



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-अ-नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - ७, अंक - ८]

गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २५ - ३१, २०१८ / कार्तिक ३ - ९, शके १९४०

[पृष्ठ ८९

प्राधिकृत प्रकाशन

मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून

क्रमांक साप्रवि-१/प्रशासन-६९८/२०१८.— महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम १४२ नुसार महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, सचिवालय, मुंबई यांचेकडील अधिसूचना, दिनांक ४ सप्टेंबर १९६४ च्या नियम (५) मधील तरतुदीनुसार अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सन २०१७-२०१८ च्या वार्षिक प्रशासन अहवालास अहमदनगर जिल्हा परिषदेने दिनांक ११ सप्टेंबर २०१८ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक २९४ अन्वये मंजुरी दिलेली असून महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, सचिवालय, मुंबई यांचेकडील अधिसूचना, दिनांक ४ सप्टेंबर १९६४ मधील नियम (९) (वार्षिक प्रशासन अहवालाची अधिसूचना प्रसिद्ध करणे) अन्वये सदर अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.

विश्वजीत माने,

मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, अहमदनगर.

अहमदनगर, १६ ऑक्टोबर २०१८.

पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून खालील दर्शविलेल्या दिनांकास प्रसिद्ध झालेल्या आहेत.

शुक्रवार, ऑगस्ट ३१, २०१८ / भाद्र ९, शके १९४०

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचले.— (१) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ व महाराष्ट्र नगरपरिषदा (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा, २००६.

(२) मुख्याधिकारी, नगरपंचायत, मुक्ताईनगर यांचे पत्र क्रमांक नपमु/१५४/२०१८, दिनांक १८ ऑगस्ट २०१८.

आदेश

क्रमांक पालिका-३/कावि-६११/२०१८.— महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ व महाराष्ट्र नगरपरिषदा (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा, २००६ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) च्या तरतुदीनुसार मुक्ताईनगर नगरपंचायतीत निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

यास्तव, मी, किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी, जळगाव, मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रगटनाद्वारे नगरपंचायत, मुक्ताईनगरचे उपाध्यक्ष पदासाठी खालील उमेदवार हे निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.

अनुसूची

निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव	पद	नगरपंचायतीचे नाव
१	२	३
मनिषा प्रविण पाटील	उपाध्यक्ष	मुक्ताईनगर

किशोर राजे निंबाळकर,
जिल्हाधिकारी, जळगाव.

जळगाव, २४ ऑगस्ट २०१८.

वाचले.— महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० चे नियम ६ अन्वये.

आदेश

क्रमांक पालिका-३/कावि-६१२/२०१८.— महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम ६ अन्वये नामनिर्देशित सदस्यांची नावे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेमार्फत सादर करण्याबाबत नगर विकास विभागाकडील परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०१६/प्र. क्र. ४६६/नवि-२०, दिनांक २१ डिसेंबर २०१६ अन्वये सूचित केलेले असल्याने सदर नामनिर्देशित सदस्य यांची नावे याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहेत.

यास्तव, मी, किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी, जळगाव, मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रगटनाद्वारे नगरपंचायत, मुक्ताईनगरचे खालील उमेदवार यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे.

अनुसूची

अ. क्र.	निवडून आलेल्या नामनिर्देशित सदस्याचे नाव	पद	नगरपंचायतीचे नाव
१	२	३	४
१	डॉ. प्रदिप शालीग्राम पाटील	नामनिर्देशित (स्वीकृत) सदस्य	मुक्ताईनगर
२	ललित शांताराम महाजन	नामनिर्देशित (स्वीकृत) सदस्य	मुक्ताईनगर

किशोर राजे निंबाळकर,
जिल्हाधिकारी, जळगाव.

जळगाव, २४ ऑगस्ट २०१८.

मंगळवार, सप्टेंबर १८, २०१८ / भाद्र २७, शके १९४०

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचले.— महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ व महाराष्ट्र नगरपरिषदा (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा, २००६.

आदेश

क्रमांक पालिका-३/कावि-६२८/२०१८.— महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ व महाराष्ट्र नगरपरिषदा (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा, २००६ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) च्या तरतुदीनुसार एरंडोल नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

यास्तव, मी, किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी, जळगाव, मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रगटनाद्वारे खालील उमेदवार हे नगरपरिषद, एरंडोलचे उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.

अनुसूची

निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव

नगरपरिषदेचे नाव

१

२

मोमीन अब्दुल शकूर अ. लतीफ

एरंडोल

किशोर राजे निंबाळकर,

जिल्हाधिकारी, जळगाव.

जळगाव, ११ सप्टेंबर २०१८.

बुधवार, सप्टेंबर १९, २०१८ / भाद्र २८, शके १९४०

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन यांजकडून

नाशिक विभाग, नाशिक

आदेश

क्रमांक नपा-१/२/६७८७/२०१८.- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ९ (२) मधील तरतुदीस अनुसरून, संबंधित नगरपरिषद क्षेत्रातील जनगणनेची उपलब्ध असलेली लोकसंख्या विचारात घेऊन (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा इतर मागासवर्ग यांच्या लोकसंख्येसह) सोबतच्या तक्त्यात अहमदनगर जिल्ह्यातील **श्रीगोंदा नगरपरिषदेसाठी** एकूण निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा इतर मागासवर्ग यांच्या सदस्य संख्येसह) आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या इतर मागासवर्गासाठी आरक्षित सदस्य संख्या निश्चित करण्यात येत आहे. मा. संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांचेकडील आदेश पत्र क्रमांक नपसु/२००१/प्र. क्र. १/२००१/५, दिनांक १ जानेवारी २००१ अन्वये दिलेल्या अधिकारान्वये आणि राज्य निवडणूक आयोगाकडील आदेश क्रमांक रानिआ/नप-२०१४/प्र. क्र. १५/का-६, दिनांक २२ मे २०१५ अन्वये प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने सदर आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.

तक्ता

नगरपरिषदेचे नाव	लहान नागरी क्षेत्राचे नाव	लहान नागरी क्षेत्राचा वर्ग	निवडून द्यावयाची सदस्य संख्या	राखून ठेवलेली सदस्य संख्या			रकाना ५ पैकी स्त्रियांसाठी राखून ठेवलेल्या जागांची विभागणी		
				स्त्रियां-साठी	अनुसूचित जातीसाठी	अनुसूचित जमातीसाठी	अनुसूचित जातीसाठी	अनुसूचित जमातीसाठी	नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी (रकाना ८ पैकी)
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
जिल्हा अहमदनगर									
श्रीगोंदा नगरपरिषद	श्रीगोंदा	क	१९	१०	०२	००	०५	०१	०३
									०६

राजाराम माने,

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक,
नगरपरिषद प्रशासन,
नाशिक विभाग, नाशिक.

नाशिक रोड, १४ सप्टेंबर २०१८.

ORDER

No. NP-1/2/6787/2018. – Under Section 9 (2) of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, taking into consideration the available population figures of Census for the concerned Municipal Council (including the population of Scheduled Castes, Scheduled Tribes and Other Backward Classes of Citizens) the number of elected Councillors in respect of below stated Municipal Areas in **Shrigonda Nagarparishad**, district Ahmednagar is fixed as mentioned in following table.

Similarly, the number of seats to be reserved for Women (including the seats belonging to Scheduled Castes, Scheduled Tribes and Other Backward Classes of Citizens) and the number of seats to be reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes and Other Backward Classes of Citizens are also fixed as mentioned in the table. This Order is issued as per the powers delegated by the Order of Director, Municipal Administration, Mumbai bearing No. NPS-2001/PK-1/2001/5, dated 1st January 2001 and as per directions issued by State Election Commission, Maharashtra State vide Order No. RANIA/NP-2014/Pra.kra.15/Ka-6, dated 22nd May 2015.

Table

Name of Municipal Council	Name of Smaller Urban Areas	Class of Smaller Urban Areas	No. of Elected Councillors	No. of seats reserved				Out of Col. (5) No. of seats reserved for Women			
				Women	Scheduled Castes	Scheduled Tribes	Other Backward Classes of Citizens	Scheduled Castes (out of Col. 6)	Scheduled Tribes (out of Col. 7)	Other Backward Classes of Citizens (out of Col. 8)	General
1	2	3	4	5	6	7	8	9	10	11	12
District Ahmednagar											
Shrigonda Nagar-parishad	Shrigonda Nagar-parishad	C	19	10	02	00	05	01	00	03	06

RAJARAM MANE,
Divisional Commissioner and Regional Director,
Municipal Administration, Nashik Division, Nashik.

Nashik Road, 14th September 2018.

शुक्रवार, सप्टेंबर २८, २०१८ / आश्विन ६, शके १९४०

जिल्हाधिकारी यांजकडून

नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक - २०१८

नगरपंचायत शेंदुर्णी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव

परिशिष्ट ७-ब

क्रमांक पालिका-३/निवडणूक-६६४/२०१८.—राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक एसईसी-१६४/१९९४, दिनांक ३१ ऑक्टोबर १९९४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १०) (यापुढे “सदर अधिनियम” म्हणून संबोधित केलेला) चे कलम १० (१) अन्वये जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे शेंदुर्णी नगरपंचायत जितक्या प्रभागांमध्ये विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्याचे आणि ज्या प्रभागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील.

सदर प्रभाग दर्शविणारा प्रारूप मसुदा महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०) च्या कलम १०, पोट-कलम (१) च्या परंतुकान्वये निश्चित केलेल्या पद्धतीप्रमाणे या कार्यालयाचे दिनांक ४ सप्टेंबर २०१८ रोजीच्या पत्रान्वये उक्त नगरपंचायतीच्या क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यास अनुसरून प्राप्त झालेल्या हरकतींवर विचार करून मा. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांनी दिलेल्या निर्णयानुसार मी, किशोर राजे निंबाळकर, जळगाव जिल्ह्याचा जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाच्या कलम १०, पोट-कलम (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे.

आदेश

ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०) च्या कलम ९, पोट-कलम (२) अन्वये मा. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांचेकडील आदेश क्रमांक अ.शा.प.क्र. नपा/२/१/१०८८/२०१८, दिनांक २७ एप्रिल २०१८ अन्वये शेंदुर्णी नगरपंचायतीच्याबाबतीत पुढे दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सदस्यांची संख्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांचेसाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.

(१) निवडावयाच्या सदस्यांची संख्या	..	१७
(२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या—		
(अ) अनुसूचित जाती	..	०१
(ब) अनुसूचित जमाती	..	०१
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग	..	०५
(३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून).	..	०९

(४)	उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्रमांक २ (अ), (ब) व (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहिल—	..	०४
	(अ) अनुसूचित जाती	..	०१
	(ब) अनुसूचित जमाती	..	००
	(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग	..	०३
(५)	स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या (अ. क्र. ३ समोरील नमूद केलेल्या जागा वजा अ. क्र. ४ समोरील नमूद केलेल्या जागा).	..	०५

त्याअर्थी आता, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक एसईसी-१०९४/१६४/१९९४, दिनांक ३१ ऑक्टोबर १९९४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १०) (यापुढे “सदर अधिनियम” म्हणून संबोधित केलेला) चे कलम १० (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, किशोर राजे निंबाळकर, जळगाव जिल्ह्याचा जिल्हाधिकारी याद्वारे उक्त शेंदुर्णी नगरपंचायत क्षेत्र जितक्या प्रभागांत विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचिमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करित असून ज्या प्रभागांमध्ये यथास्थिती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग निर्दिष्ट करित आहे.

या आदेशाच्या तारखेच्या निकटनंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.

परिशिष्ट - ३

शेंदुर्णी नगरपंचायत, सार्वत्रिक निवडणूक - २०१८

प्रभागनिहाय लोकसंख्या, प्रभागाची व्याप्ती व आरक्षण

प्रभाग क्रमांक	प्रभागाचे नाव असल्यास	प्रभागाची एकूण लोकसंख्या/ अनुसूचित जातीची लोकसंख्या/ अनुसूचित जमातीची लोकसंख्या	जागा क्रमांक	प्रभागाची व्याप्ती (उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम)	आरक्षणाची स्थिती किती जागा कोणत्या प्रवर्गासाठी, जसे, अनु. जाती/अनु. जमाती/ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व स्त्रियांसाठी (अनु. जाती/अनु. जमाती/नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्रियांसाठी धरून)
१	२	३	४	५	६
१	१	एकूण- १४२७ अनुसूचित जाती- २५० अनुसूचित जमाती- ००	१	उत्तर - रेल्वे मार्गाने नगरपंचायत शेंदुर्णी हद्दीने बारी बिल्डींग घेऊन पुढे हमालवाडा ते गोपाल जिनिंगपासून पुढे शेंदुर्णी हद्दीपर्यंत. पूर्व - नगरपंचायत हद्दीने सरळ दक्षिण दिशेने पुढे नगरपंचायत हद्दीपासून श्री. मधुकर गुरव यांचे घरापर्यंत. दक्षिण - नगरपंचायत हद्दीपासून सरळ पश्चिम दिशेने दत्तनगरमधील श्री. पंकज राजेंद्र साकरे यांचे घरापर्यंत पुढे सरळ श्री. अरुण जोशी यांचे घरामागील नाल्यापर्यंत तसेच पुढे नाल्या-नाल्याने मरिमाता मंदिरापर्यंत. पश्चिम - मरिमाता मंदिरापासून उत्तरेकडे सोयगाव रस्त्याने स्टेशन नाक्यापर्यंत तेथून पश्चिम दिशेने जामनेर-पाचोरा रस्त्याने नगरपंचायत हद्दीपर्यंत पुढे रेल्वे मार्गपर्यंत.	खुला (महिला)
२	२	एकूण- १४१५ अनुसूचित जाती- ३८४ अनुसूचित जमाती- ००	२	उत्तर - उत्तरेकडे पाचोरा-जामनेर रस्ता सरस्वती विद्यामंदीरच्या पूर्व बाजूच्या लेंडी नाल्यापासून सरळ पूर्वस स्टेशन नाक्यापर्यंत. पूर्व - स्टेशन नाक्यापासून सरळ सोयगाव रस्त्याने श्री. भागवत चौधरी यांचे दुकानापर्यंत. दक्षिण - श्री. भागवत चौधरी यांचे दुकानापासून श्री. प्रविण गुरव यांचे घरापर्यंत. पश्चिम - श्री. प्रविण गुरव यांचे घरापासून उत्तर दिशेने लोकमान्य चौक पुढे उत्तर दिशेने श्री. राजेंद्र जालंधरनाथ यांचे घरापासून सरळ लेंडी नाल्यापर्यंत व पुढे लेंडीनाल्याने सरळ उत्तरेला पाचोरा-जामनेर रस्त्यापर्यंत (सरस्वती विद्यामंदीरपर्यंत पूर्व बाजू).	अनुसूचित जाती (महिला)

परिशिष्ट ३ - चालू

१	२	३	४	५	६
३	३	एकूण- १४०१ अनुसूचित जाती- ६१ अनुसूचित जमाती- ५०	३	<p>उत्तर - जामनेर-पाचोरा रस्ता प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सरस्वती विद्यामंदिर ते पुढे लेंडी नाल्यापर्यंत.</p> <p>पूर्व - सरस्वती विद्यामंदिराच्या पूर्वेला लेंडी नाल्यापासून दक्षिण दिशेने लेंडी नाल्याने खाली जाऊन गंगागिरी महाराज मठाजवळील भगवती फ्लोअर मिल श्री. रमेश चौधरी यांचे घरापर्यंत.</p> <p>दक्षिण - गंगागिरी महाराज मठाजवळील लेंडी नाल्याजवळील भगवती फ्लोअर मिल, श्री. रमेश चौधरी यांचे घरापासून सरळ पश्चिम दिशेने श्री. सुरेश मराठे यांचे घरापासून सरळ पश्चिम दिशेने पुढे सरळ शांताराम पाटील व बबन मोहन गुजर ते मोराड रस्ता, श्री. वसंत किसन केंडारे, रामदेवबाबा मंदिरापर्यंत.</p> <p>पश्चिम - मोराड रस्त्याला लागून श्री. वसंत किसन केंडारे यांचे घरापासून मोराड रस्त्याने सरळ उत्तर दिशेने प्राथमिक आरोग्य केंद्र, शेंदुर्णी पाचोरा-जामनेर रस्त्यापर्यंत.</p>	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
४	४	एकूण- १२०१ अनुसूचित जाती- २८३ अनुसूचित जमाती- २५१	४	<p>उत्तर - फुकटपुरा-जामनेर-पाचोरा रोड नगरपंचायत हद्दीपासून जामनेर-पाचोरा रोड पशुवैद्यकीय दवाखान्याच्या पश्चिम बाजूपर्यंत.</p> <p>पूर्व - पशु वैद्यकीय दवाखान्यापासून दक्षिणेला मोराड रस्त्याने नागसेननगर चौकाचे नदीकडील पश्चिम बाजू पुढे सरळ दक्षिणेकडे श्री. अंबादास बंडू वडर यांचे घरापर्यंत (कालिकामाता मंदिर).</p> <p>दक्षिण - श्री. हेमंत बोरकर यांचे घरापासून पश्चिम दिशेने श्री. राजेंद्र अग्रवाल यांचे घरापर्यंत तसेच पुढे उत्तर दिशेने अशोक देवचंद रोकडे यांचे घरापर्यंत.</p> <p>पश्चिम - श्री. अशोक देवचंद रोकडे यांचे घरापासून श्री. लक्ष्मण कोळी (स्मशानभूमी) कोळीवाड्यातून सोन नदीला लागून विसदेवळी मंदिर परिसर व खाली दक्षिणेला कबिरा मस्जिद आठवडे बाजारातून नदीच्या कडेने नगरपंचायत शेंदुर्णी हद्दीपर्यंत.</p>	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)
५	५	एकूण- १३८६ अनुसूचित जाती- ४५ अनुसूचित जमाती- २४	५	<p>उत्तर - मोराड रस्त्यावरील श्री. वसंत किसन केंडारे (रामदेव बाबा मंदिर) यांचे घरापासून सरळ पूर्व दिशेने गंगागिरी महाराज मठाजवळील भगवती फ्लोअर मिल श्री. रमेश चौधरी यांचे घरापासून लेंडी नाल्यापर्यंत.</p> <p>पूर्व - लेंडी नाल्याजवळील भगवती फ्लोअर मिल श्री. रमेश चौधरी यांचे घरापासून खाली दक्षिण दिशेने श्री. भिका कौतिक पाटील यांचे घरापर्यंत.</p>	खुला

परिशिष्ट ३ - चालू

१	२	३	४	५	६
५ - चालू				<p>दक्षिण - श्री. भिका कौतीक पाटील यांचे घरापासून रज्जा मस्जीद मोमीनवाडा श्री. करीम हकीम मोमीन यांच्या घरापासून पुढे दक्षिण दिशेला श्री. सुभाष मधुकर धनगर यांचे घरापासून पश्चिम बाजूला महालक्ष्मी हॉस्पिटल नागसेन चौकापर्यंत.</p> <p>पश्चिम - दक्षिण दिशेला मोराड रस्त्याने नागसेननगर चौकापासून उत्तर दिशेने श्री. वसंत किसन केंडारे यांचे घरापर्यंत.</p>	
६	६	एकूण- ११९७ अनुसूचित जाती- ०० अनुसूचित जमाती- ००	६	<p>उत्तर - नागसेन चौक श्री. रमेश जाधव बाविस्कर यांचे घरापासून पूर्वेला श्री. विजय बंशीलाल जैन यांचे घरापर्यंत तसेच पुढे उत्तर दिशेला श्री. करीम हकीम मोमीन यांचे घरापर्यंत तेथून पुढे पूर्व दिशेला रज्जा मस्जीद समोरील भाग ते श्री. अरुण सिताराम चौधरी यांचे नवीन घरापर्यंत.</p> <p>पूर्व - श्री. अरुण सिताराम चौधरी यांचे नवीन घरापासून दक्षिण दिशेने लोकमान्य चौकापर्यंत पुढे पश्चिम दिशेने देशपांडे गल्लीतून पारस चौकापर्यंत पुढे दक्षिण दिशेने अग्रसेन चौकापर्यंत.</p> <p>दक्षिण - अग्रसेन चौकापासून पश्चिम दिशेने जामा मस्जीद जुनी मौलाना आझाद पतसंस्थेच्या घरापर्यंत.</p> <p>पश्चिम - जुनी मौलाना आझाद पतसंस्थेपासून जामा मस्जीद उत्तरेकडे महालक्ष्मी हॉस्पिटल (जुन्या पोस्ट गल्लीतून) नागसेननगर मधील चौकापर्यंत (श्री. रमेश बाविस्कर यांचे घरापर्यंत).</p>	खुला (महिला)
७	७	एकूण- १२६४ अनुसूचित जाती- ०० अनुसूचित जमाती- ००	७	<p>उत्तर - पारस चौकाच्या उत्तर बाजूला देशपांडे गल्लीतून पुढे लोकमान्य चौकापर्यंत.</p> <p>पूर्व - लोकमान्य चौकापासून खाली दक्षिण दिशेने श्री. युवराज श्रीराम शिंपी यांच्या घरापर्यंत तेथून खाली दक्षिण दिशेने पहर दरवाज्यापासून संभाजीनगर चौकापर्यंत.</p> <p>दक्षिण - संभाजीनगर चौकापासून पश्चिम दिशेने श्री. आबा पोतदार यांचे घरापर्यंत.</p> <p>पश्चिम - श्री. आबा पोतदार यांचे घरापासून उत्तरेकडे नंदलाल काबरा (सागर प्रोव्हिजन) पर्यंत पुढे पश्चिमेकडे अग्रसेन चौकापर्यंत तेथून पुढे उत्तरेकडे पारस चौकापर्यंत.</p>	खुला (महिला)

परिशिष्ट ३ - चालू

१	२	३	४	५	६
८	८	एकूण- १३२६ अनुसूचित जाती- ०० अनुसूचित जमाती- १५	८	<p>उत्तर - नगरपंचायत वाचनालय इमारत ते अशोक ज्वेलर्सपर्यंत.</p> <p>पूर्व - अशोक ज्वेलर्स दुकानापासून खाली दक्षिण दिशेने विनोद ऑटोपासून सोयगाव रस्त्याने मोहंमदीया हायस्कूलच्या उत्तरपर्यंत.</p> <p>दक्षिण - मोहंमदीया हायस्कूलच्या उत्तर बाजूने सोयगाव रस्त्यापासून पश्चिम दिशेला डिपी जवळील श्री. अजमल खान समशेर खान यांच्या घरापर्यंत.</p> <p>पश्चिम - श्री. अजमल खान समशेर खान यांचे घरापासून पुढे उत्तरेकडे श्री. मन्सूर शरीफ रंगरेज यांच्या घरापर्यंत तेथून पुढे पश्चिमेस श्री. संजय गुजर यांच्या घरापर्यंत पुढे उत्तरेकडे संभाजी चौकापासून वाचनालयापर्यंत.</p>	खुला (महिला)
९	९	एकूण- १२०७ अनुसूचित जाती- ५३ अनुसूचित जमाती- १२	९	<p>उत्तर - मरिमाता मंदिरापासून पूर्वेकडे नाल्यानाल्याने श्री. अरुण जोशी यांचे घरामागील नाल्यापर्यंत तसेच पुढे पूर्व दिशेने दत्तनगरमधील पंकज राजेंद्र साकरे यांचे घरापर्यंत पुढे नगरपंचायत हद्दीपर्यंत.</p> <p>पूर्व - उत्तरेकडील नगरपंचायतीच्या हद्दीपासून खाली दक्षिणेकडे पारस मंगल कार्यालय, गुरु गणपतीनगर, आनंदनगर, वैष्णव पार्क, बारी समाज मंगल कार्यालय, सोयगाव रस्ता ते नगरपंचायतीच्या हद्दीपर्यंत.</p> <p>दक्षिण - सोयगाव रस्ता नगरपंचायतीच्या हद्दीपासून पश्चिमेकडे माळी मंगल कार्यालय पुढे श्री. अशोक बेराड यांचे दुकानापर्यंत.</p> <p>पश्चिम - श्री. अशोक बेराड यांच्या दुकानापासून उत्तरेकडे पतंजली केंद्र, केशव दुग्धालयापर्यंत पुढे पूर्वेकडे श्री. अजमल खान समशेर खान यांचे घरापासून मोहंमदीया हायस्कूल, सोयगाव रस्त्यापर्यंत पुढे उत्तरेकडे बस स्थानक रोड सोयगाव रस्त्याने मरिमाता मंदिरापर्यंत.</p>	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)
१०	१०	एकूण- १३५५ अनुसूचित जाती- २०१ अनुसूचित जमाती- ००	१०	<p>उत्तर - रूपलाल महाराज चौकापासून पूर्वेकडे संजय रतीलाल गुजर यांच्या घरापर्यंत.</p> <p>पूर्व - श्री. संजय रतीलाल गुजर यांचे घरापासून दक्षिणेकडे खाली अजमल खान समशेर खान यांचे डिपीजवळील घरापर्यंत.</p> <p>दक्षिण - अजमल खान समशेर खान यांचे घरापासून पश्चिमेकडे पतंजली केंद्र, केशव दुग्धालयजवळील बाजूच्या खुल्या भूखंडापर्यंत.</p> <p>पश्चिम - पतंजली केंद्र व केशव दुग्धालयजवळील खुल्या भूखंडापासून उत्तरेकडे रूपलाल महाराज चौकापर्यंत.</p>	खुला

परिशिष्ट ३ - चालू

१	२	३	४	५	६
११	११	एकूण- १४५८ अनुसूचित जाती- ०० अनुसूचित जमाती- ००	११	<p>उत्तर - नुरानी मस्जीद चौकापासून पूर्वेकडे गांधी चौक पुढे त्रिविक्रम मंदिर व श्रीराम मंदिरापर्यंत पुढे पूर्वेकडे संभाजीनगर चौकापर्यंत.</p> <p>पूर्व - संभाजीनगर चौकापासून खाली दक्षिणेकडे खाटीक वाड्यापर्यंत.</p> <p>दक्षिण - खाटीक वाड्यापासून पश्चिम दिशेला रूपलाल महाराज चौकापर्यंत.</p> <p>पश्चिम - रूपलाल महाराज चौकापासून पश्चिमेकडे दत्तमंदिर चौक व पुढे उत्तरेकडे नुराजी मस्जीदपर्यंत.</p>	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग.
१२	१२	एकूण- १४५६ अनुसूचित जाती- ०० अनुसूचित जमाती- ००	१२	<p>उत्तर - जामा मस्जीदच्या जवळील जुनी मौलाना आझाद संस्था श्री. सोहन बन्सीलाल जैन यांचे घरापासून पूर्वेकडे अग्रसेन चौकापर्यंत पुढे पूर्वेकडे श्री. नंदकिशोर काबरा (सागर प्रोव्हिजन) पर्यंत.</p> <p>पूर्व - श्री. नंदकिशोर काबरा (सागर प्रोव्हिजन) पासून खाली दक्षिणेकडे राम मंदिर ते त्रिविक्रम मंदिरापर्यंत.</p> <p>दक्षिण - श्रीराम मंदिर, त्रिविक्रम मंदिरापासून पश्चिमेकडे नुरानी मस्जीदपर्यंत पुढे श्री. हुसेन अहमद यांचे घरापर्यंत.</p> <p>पश्चिम - श्री. हुसेन अहमद यांचे घरापासून ते श्री. नामदेव कुणबी, श्री. समाधान वडेवाले यांचे घरापासून उत्तरेकडे जामा मस्जीदजवळील श्री. भगवान धना मोरे यांचे घरापर्यंत.</p>	खुला
१३	१३	एकूण- १३८० अनुसूचित जाती- ०९ अनुसूचित जमाती- २३८	१३	<p>उत्तर - श्री. संतोष पंडीत कोळी यांचे घरापासून ते सोननदी तिराने पूर्व दिशेने श्री. अशोक देवचंद रोकडे यांचे घरापर्यंत.</p> <p>पूर्व - श्री. अशोक देवचंद रोकडे यांचे घरापासून तय्यबा मस्जीद ते खाली दक्षिण दिशेने श्री. लुकमान ताज महंमद यांचे घरापर्यंत.</p> <p>दक्षिण - श्री. लुकमान ताज महंमद यांचे घरापासून पुढे पश्चिम दिशेने श्री. शामा पंडीत कोळी यांचे घरापर्यंत.</p> <p>पश्चिम - श्री. शामा पंडीत कोळी यांचे घरापासून उत्तरेकडे सोन नदीच्या तीरापर्यंत श्री. संतोष पंडीत कोळी यांचे घरापर्यंत.</p>	खुला

परिशिष्ट ३ - चालू

१	२	३	४	५	६
१४	१४	एकूण- १४०० अनुसूचित जाती- ०० अनुसूचित जमाती- ००	१४	उत्तर - छोटे शनी मंदिराजवळील श्री. शामा कोळी यांचे घरापासून पूर्वेकडे तय्यबा मस्जीदपर्यंत. पूर्व - तय्यबा मस्जीदपासून खाली मौलाना आझाद बँक तेथून नुरानी मस्जीदपर्यंत व पुढे पूर्वेकडे दत्त मंदिर चौकापर्यंत. दक्षिण - दत्त मंदिर चौकापासून पश्चिमेकडे नदीच्या तीरापर्यंत. पश्चिम - महादेव मंदिर हातपंपापासून उत्तरेकडे नदीच्या तीराने छोटे शनी मंदिर जवळील श्री. शामा कोळी यांचे घरापर्यंत.	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला).
१५	१५	एकूण- ११९९ अनुसूचित जाती- १४२ अनुसूचित जमाती- ४५७	१५	उत्तर - सोन नदीचे तीरापासून दत्त मंदिर चौकापर्यंत व पुढे पूर्वेकडे रूपलाल महाराज चौकापर्यंत. पूर्व - रूपलाल महाराज चौकापासून खाली दक्षिणेकडे हनुमान मंदिरापासून खाली श्री. संजय पायघन यांचे घरापर्यंत. दक्षिण - श्री. संजय पायघन यांचे घरापासून पश्चिमेला श्री. विनोद माळी गॅरेजवाले यांचे घरापर्यंत तेथून सोन नदीचे तीरापर्यंत. पश्चिम - सोन नदीच्या तीराची दक्षिण बाजू ते उत्तर बाजूपर्यंत.	अनुसूचित जमाती
१६	१६	एकूण- १२१३ अनुसूचित जाती- ७५ अनुसूचित जमाती- ३६	१६	उत्तर - सोन नदीच्या तीरापासून पूर्वेकडे श्री. अंबादास बेराड यांच्या घरापासून ते श्री. सुनिल लक्ष्मण बेराड यांचे घरापर्यंत. पूर्व - श्री. सुनिल लक्ष्मण बेराड यांचे घरापासून पाण्याचा हाळ, सासू-सुना बारवपासून ते खाली दक्षिणेकडील महानुभाव पंथ व वनदेव मंदिराच्या उत्तर बाजूचे श्री. रमेश मोतीलाल बारी यांचे घरापर्यंत. दक्षिण - श्री. रमेश मोतीलाल बारी यांचे घरापासून महानुभाव पंथ व वनदेव मंदिर तेथून पश्चिमेकडील सोन नदीचे तीरापर्यंत श्री. पुंडलिक दामोदर बारी यांचे घरापर्यंत. पश्चिम - सोन नदी तीराचे दक्षिण बाजू ते उत्तर बाजू	खुला
१७	१७	एकूण- १२६८ अनुसूचित जाती- ५१ अनुसूचित जमाती- ४३	१७	उत्तर - सुदाम किराणाच्या दक्षिणेकडील रस्त्यापासून श्री. शरद खर्चे यांचे घराच्या पूर्वेकडे माळी समाज मंगल कार्यालयापर्यंत तेथून पुढे सोयगाव रस्ता नगरपंचायत हद्दीपर्यंत. पूर्व - नगरपंचायत हद्दीपासून नगरपंचायत हद्दीने सोन नदीच्या नगरपंचायतीच्या दक्षिणेकडील हद्दीच्या तीरापर्यंत. दक्षिण - सोननदीच्या तीरापासून उत्तरेकडे महानुभाव पंथ व वनदेव मंदिरापर्यंत. पश्चिम - सोननदीच्या तीरापासून महानुभाव पंथ व वनदेवी मंदिरापर्यंत तेथून पुढे उत्तरेकडे सुदाम किराणाच्या दक्षिणेकडील रस्त्यापर्यंत श्री. शरद नामदेव खर्चे यांचे घरापर्यंत.	खुला (महिला)

किशोर राजे निंबाळकर,
जिल्हाधिकारी, जळगाव.

Annexure - 7 A

No. Palika-3/Kavi/03/664/2018.— In exercise of the powers conferred on me by Order No. Sec. 1094/164/1994, dated 31st October 1994 of the State Election Commissioner, Maharashtra State of fixing the number of seats to be elected and the extent of the wards into which the said area of the Shendurni Nagarpanchayat is to be divided and the wards reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes, the Backward Class of Citizens and Women (including Women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and Backward Class of Citizens) as the case may be, as shown in the Schedule of the Draft Order, bearing No. Palika-3/Kavi-02/2018, dated 4th September 2018, was published as required by the proviso to sub-section (1) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965, for the information of the residents, of the said Act, hereby make the following Order namely :

ORDER

Whereas, the Divisional Commissioner and Regional Director, Nashik Division, Nashik by his Order No. NP/2/1/1088/2018, dated 4th April 2018, issued under sub-section (2) of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XI of 1965), has fixed for the Shendurni Nagarpanchayat, the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes, the Backward Class of Citizens and Women (including the number of seats reserved for Women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and the Backward Class of Citizens) as shown below.

(1) The number of Councillors to be elected	...	17
(2) The number of seats to be reserved		
(a) For the Scheduled Castes	...	01
(b) For the Scheduled Tribes	...	01
(c) For the Backward Class of Citizens	...	05
(3) The total number of seats to be reserved for the Women (including the number of seats reserved for the Women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and Backward Class of Citizens).	...	09
(4) Out of the seats at the serial number 3, the number of seats to be reserved for the Women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens as shown in item at the serial number 2 (a), (b) and (c), respectively, are as under :—	..	04
(a) For the Scheduled Castes	...	01
(b) For the Scheduled Tribes	...	00
(c) For the Backward Class of Citizens	...	03
(5) Number of seats reserved for the Women as General Category (number of seats at the serial number 3 minus number of seats at the serial number 4).	...	05

Now, therefore, in exercise of the powers conferred on me by Order No. SEC-1094/164/1994, dated 31st October 1994, of the State Election Commissioner, Maharashtra State, read with sub-section (1) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XI of 1965), I, Kishor Raje Nimbalkar, the Collector of Jalgaon district, hereby fix the number and extent of the wards, into which the seats shall be reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes, the Backward Class of Citizens and the Women (including the Women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens), as the case may be, as shown in the Scheduled to this Order.

This Order shall take effect for the purpose of the next General Elections held immediately following the date of this Order.

Appendix - 3

Shendurni Nagarpanchayat, General Election - 2018

Wardwise Population, boundary of Wards and Reservation

Ward No.	Name of the Ward No. if any	Total Population of Ward SC Population, ST Population	Seat No.	Description of boundary of the Ward (North, East, South, West)	Reservation Category, SC, ST, BCC, Women in SC, ST, BCC Category
1	2	3	4	5	6
1	1	Total Population - 1427 SC Population - 250 ST Population - 00	1	North - By way of the Railway, the Nagarpanchayat Shendurni Building will take the Bari building and further from Hamalwada to Gopal Jining, further to Shendurni boundary. East - Starting from Nagarpanchayat boundary straight in with the help of straight forward towards the South, From the house of Mr. Madhukar Gurav. South - Nagarpanchayat right from the border towards the South of Dattanagar. Straight forward to Pankaj Rajendra Sakre's house From Arun Joshi to the Nala next to the house and further to Nala to the Marimata Temple. West - From the Mariamata Temple in the North, Soygaon Road to the station and further to West upto Jamner-Pachora road upto the Nagarpanchayat boundary till the Railway line.	General Women

Appendix - 3 – contd.

1	2	3	4	5	6
2	2	Total Population - 1415 SC Population - 384 ST Population - 00	2	<p>North - North of the Pachora-Jamner road on the North side of the Saraswati Vidyamandir East ward from the Lendi Nala to the East and reach the Station naka.</p> <p>East - The Station naka will be run from the same way and straight from the same road to the shop of Bhagwat Chaudhary.</p> <p>South - From the shop of Mr. Bhagwat Choudhary to the Praveen Gurav's house.</p> <p>West - From the house of Mr. Praveen Gurav in front of Lokmanya Chowk on the North, from the residence of Shri. Rajendra Jalandhar Nath to the straight lane Nala and further to the North of Lendi Nala to the North of Pachora-Jamner road (East side till Saraswati Vidyamandir).</p>	Scheduled Castes Women
3	3	Total Population - 1401 SC Population - 61 ST Population - 50	3	<p>North - From Jamner-Pachora road, Primary Health Center to Saraswati Vidyamandir to Lendi Nala.</p> <p>East - Before the Saraswati Vidyamandir, from the direction of Lendi Nala, down the direction of Lendi Nala from South to Bhagwati Floor Mill near Gangaji Maharaj Math to the Ramesh Chowdhary's house.</p> <p>South - Mr. Ramesh Chowdhary's house near the Lendi Nala near Gangaji Maharaj Math From the house of Suresh Marathe, straight South towards the direction of Shantaram Patil and Baban Mohan Gujar to Morad road to Vasant Kisan Kendare, Ramdev Baba Temple.</p> <p>West - Morad road directly from the house of Vasant Kisan Kendare till the Primary Health Center, towards Pachora- Jamner road.</p>	Backward Class of Citizens

Appendix - 3 – contd.

1	2	3	4	5	6
4	4	Total Population - 1201 SC Population - 283 ST Population - 251	4	<p>North - Fuktpura Jamner-Pachora Road, Nagarpanchayat border from Jamner-Pachora road to veterinary hospital in West side.</p> <p>East - From the veterinary Clinic to South to Morad road on the South side of the river Nagsennagar Chowk, towards the South from Ambadas Bandu Wadar's House (Kalika Mata Temple).</p> <p>South - From the house of Hemant Borkar towards the house of Mr. Rajendra Agrawal and further towards the house of Ashok Devchand Rokade.</p> <p>West - From Mr. Ashok Devchand Rokade's house, Mr. Lakshman Koli (Smashan Bhumi) from Koliwada, adjacent to the Son river, to the Visadevali temple area and towards South Kabira Masjid Weekly Market, from river side to the Nagarpanchayat, Shendurni Limits.</p>	Backward Class of Citizens Women
5	5	Total Population - 1386 SC Population - 45 ST Population - 24	5	<p>North - From the house of Mr. Vasant Kisan Kendare (Ramdev Baba Mandir) on Morad road, on the East side, Bhagwati Floor Mill near Gagangiri Maharaj Math from Shri. Ramesh Chowdhari's house to Lendi Nala.</p> <p>East - From the house of Mr. Ramesh Chowdhari, Bhagwati Floor Mill near the Lendy Nala, Bhika Kautik Patil's house.</p> <p>South - Mr. Raza Masjid Moinwada from Bhika Kautik Patil's house from Karim Hakim Momin's house to the south, from the house of Mr. Subhash Madhukar Dhangar to the Mahalaxmi Hospital, Nagsen Chowk on the Western side</p> <p>West - On the south by Morad road, from the Nagsennagar Chowk on the South, Vasant Kisan Kendare's house.</p>	General

Appendix - 3 – contd.

1	2	3	4	5	6
6	6	Total Population - 1197 SC Population - 00 ST Population - 00	6	<p>North - Nagsen Chowk from the house of Shri. Ramesh Madhav Baviskar, Shri. Vijay Banshilal Jain's house and further North, from Shri. Karim Hakim Momin's house to the East, then towards the East side of the Raza Mosque, Arun Sitaram Chaudhari's new house.</p> <p>East - From the new house of Mr. Arun Sitaram Choudhari South ward towards Lokmanya Chowk towards the West towards Deshpande Lane towards Paras Chowk till forward towards the East side Chowk.</p> <p>South - From the Agrasen Chowk towards the West towards the Jama Masjid, Old Maulana Azad Credit Society House.</p> <p>West - From the Old Maulana Azad Credit Society, Jama Masjid North of the Mahalaxmi Hospital (Old Post Lane) to the Chowk of Nagsennagar (till Mr. Ramesh Baviskar's house).</p>	General Women
7	7	Total Population - 1264 SC Population - 00 ST Population - 00	7	<p>North - From Paras Chowk on the North side of Deshpande Lane to Lokmanya Chowk further.</p> <p>East - From the Lokmanya Chowk down to the South, from there to the Sambhajnagar Chowk from the door to the South towards Yuvraj Shriram Shimpi's house.</p> <p>South - From the Sambhajnagar Chowk to the West Shri. Aba Potdar's house.</p> <p>West - From Aba Potdar's house to North upto Nandlal Kabra (Sea Provision) upto West side upto Agrasen Chowk and further North to Paras Chowk.</p>	General Women

Appendix - 3 – contd.

1	2	3	4	5	6
8	8	Total Population - 1326 SC Population - 00 ST Population - 15	8	<p>North - Nagarpanchayat Library building to Ashok Jewelers.</p> <p>East - From Ashok Jewelers Shop down South to Vinod Auto from Soygaon Road to North upto Mohamadalia High School.</p> <p>South - On the North side of Mohamadalia High School, from the Soygaon road on the West side Mr. Ajmal Khan Samsher Khan's house.</p> <p>West - From Ajmal Khan Samsher Khan's house in the North, further North of Mansur Sharif Rangrej's house and further upto Sanjay Gujjar's house in the North, from Sambhaji Chowk to library.</p>	General Women
9	9	Total Population - 1207 SC Population - 53 ST Population - 12	9	<p>North - Start from Marimata Mandir to Shri Arun Joshi's house backside and further East to Pankaj Rajendra Sakre's house in Dattanagar till the Municipal Boundaries.</p> <p>East - From the Northern side from Nagarpanchayats limits South side Paras Mangal office, Guru Ganapatinagar, Anandnagar, Vaishnav Park, Bari Samaj Mangal Office from Soygaon Road to Nagarpanchayat.</p> <p>South - From Soygaon Road to the West side of the Gram-panchayat boundary, ahead Mali Mangal Karyalaya is ahead of the Shop of Ashok Berad.</p> <p>West - From Ashok Berad's shop in the North, to North upto Patanjali Center, Keshav Duck, from Ajmal Khan Samsher Khan's house to Mohamdalia High School, Soygaon road, in the North, Bus station road, Soygaon road to the Marimata temple.</p>	Backward Class of Citizens Women

Appendix - 3 – contd.

1	2	3	4	5	6
10	10	Total Population - 1355 SC Population - 201 ST Population - 00	10	<p>North - From Ruplal Maharaj Chowk towards East to Sanjay Ratilal Gujjar's house.</p> <p>East - From the house of Sanjay Ratilal Gujjar, down to the South, till Ajmalkhan Samsher Khan's house near the D. P.</p> <p>South - From the house of Ajmal Khan Samsher Khan to the West, Patanjali Kendra, towards Keshav Milk Dairy.</p> <p>West - From open land near Patanjali Center and Keshav Milk Dairy to North of Ruplal Maharaj Chowk.</p>	General
11	11	Total Population - 1458 SC Population - 00 ST Population - 00	11	<p>North - From Nurani Masjid Chowk to East to Gandhi Chowk further till Trivikram Mandir and Shriram Mandir upto Sambhajinagar Chowk.</p> <p>East - From Sambhajinagar Chowk to the Khatik Wada below the South.</p> <p>South - From the Khatik wada towards the Ruplal Maharaj Chowk towards the West.</p> <p>West - From Ruplal Maharaj Chowk to the West, Dattamandir Chowk and further North to Nurani Masjid.</p>	Backward Class of Citizens
12	12	Total Population - 1456 SC Population - 00 ST Population - 00	12	<p>North - Old Maulana Azad Institute near Jama Masjid, from the house of Mr. Sohan Bansilal Jain to the Eastwards East of the square, Nandkishore Kabra (Sagar Provision).</p> <p>East - From Nandkishor Kabra (Sagar Provision) down to Ram-mandir to Trivikram Mandir.</p> <p>South - Shriram Temple, From the Trivikram Mandir to the West, till the Nurani Masjid, Shri. Hussain Ahmed's house.</p> <p>West - From Hussain Ahmed's house to Mr. Namdev Kunbi, Mr. Vadewale's house North of Jama Masjid in the North. Lord Dhana More's house.</p>	General

Appendix - 3 – contd.

1	2	3	4	5	6
13	13	Total Population - 1380 SC Population - 09 ST Population - 238	13	<p>North - From Santosh Pandit Koli's house to Son river on the East side Shri. Ashok Devchand Rokade's house.</p> <p>East - From the house of Ashok Devchand Rokade, from Tayyaba Masjid down South to Shri. Lukman Taj Mohammad's house.</p> <p>South - From Lukman Taj Mohammad's house to the West, Mr. Shama Pandit Koli's house.</p> <p>West - From Shama Pandit Koli's house in the North, till the end of the river bank, Santosh Pandit Koli's house.</p>	General
14	14	Total Population - 1400 SC Population - 00 ST Population - 00	14	<p>North - From the house of Shama Koli near the small Shani Mandir till East to Tayyaba Masjid.</p> <p>East - Maulana Azad Bank from Tayyaba Masjid down to Nurani Masjid and further to East upto Datta Temple Chowk.</p> <p>South - From Dattamandir Chowk towards West to river banks.</p> <p>West - From the Mahadev temple to the North, near the small Shani temple on the bank of the river, Shama Koli's house.</p>	Backward Class of Citizens Women
15	15	Total Population - 1199 SC Population - 142 ST Population - 457	15	<p>North - From the bank of Son river to Datta Mandir Chowk and further to East upto Ruplal Maharaj Chowk.</p> <p>East - From Ruplal Maharaj Chowk down to Hanuman Mandir, from the house of Sanjay Payghan.</p> <p>South - From Mr. Sanjay Payghan's house to the West, Apart from Mr. Vinod Mali Garagewale's house, from towards Son river's bank.</p> <p>West - From the South side of Son river to the North side.</p>	Scheduled Tribes

Appendix - 3 – contd.

1	2	3	4	5	6
16	16	Total Population - 1213 SC Population - 75 ST Population - 36	16	<p>North - From the bank of Son river to the East, From Shri. Ambadas Berad's house to Mr. Sunil Lakshman Berad's house.</p> <p>East - From the house of Sunil Laxman Berad, water from the house, from Sasu- Suna Barav, it down South Mahanubhav Panth and Shri. Ramesh Motilal Bari's house.</p> <p>South - From the house of Ramesh Motilal Bari, the Mahanubhav Panth and Vanadev Temple will be located in the Western side of the Son river boundary. Pundalik Damodar Bari's house.</p> <p>West - North side of the Son river to West side of Son river.</p>	General
17	17	Total Population - 1268 SC Population - 51 ST Population - 43	17	<p>North - From the Sudam Kirana's West side to the East side of Sharad Kharche's house to the Mali Society Mangal Karyalaya till further down the Soygaon road to the Nagarpanchayat boundary.</p> <p>East - Nagarpanchayat boundaries, from the boundary to the Southern Nagarpanchayat boundary of Son river.</p> <p>South - From Son river bank to North side Mahanubhav Panth and the Vandevi temple.</p> <p>West - From the boundary of Son river to Mahanubhav Panth and the Vandevi temple, from there North to the South road towards Sharad Namdev Kharche's house.</p>	General Women

सोमवार, ऑक्टोबर १, २०१८ / आश्विन ९, शके १९४०

राज्य निवडणूक आयुक्त यांजकडून

क्रमांक रानिआ/मनपा-२०१८/प्र.क्र.४२/का-०५/२०१८. - महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, (सन १९४९ चा मुंबई ५९) (यापुढे “सदर अधिनियम” म्हणून उल्लेखिलेला) चे कलम ५ (३), ५-अ व कलम १४ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रारूप अधिसूचना क्रमांक साप्रवि/निवडणूक-३८५, दिनांक २७ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे अहमदनगर महानगरपालिका क्षेत्र जितक्या प्रभागांत विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित केल्या संदर्भात आणि ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा राखीव ठेवण्यात येतील ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते प्रभाग निर्दिष्ट केल्या संदर्भात प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा काळजीपूर्वक विचार करून मी, ज. स. सहारिया, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य खालीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे.

अंतिम अधिसूचना

ज्याअर्थी, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५-अ च्या तरतुदीखाली अहमदनगर महानगरपालिकेच्या बाबतीत खालील दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्रियांसह) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केल्या आहेत.

सदस्य संख्या तसेच आरक्षित जागा इत्यादींचा तपशील

(i) एकूण संख्या

(अ) निवडावयाच्या सभासदांची संख्या	..	६८
(ब) चार सदस्यांच्या प्रभागांची संख्या	..	१७
(क) एकूण प्रभागांची संख्या	..	१७

(ii) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या.

(अ) अनुसूचित जाती	..	०९
(ब) अनुसूचित जमाती	..	०१
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग	..	१८

(iii) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह राखून ठेवावयाच्या जागा धरून).

(अ) अनुसूचित जाती	..	०५
(ब) अनुसूचित जमाती	..	०१
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग	..	०९

(iv) उपरोक्त क्रमांक (iii) पैकी वरील क्रमांक (ii) (अ), (ii) (ब), (ii) (क) येथे दर्शविलेल्या जागांपैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्रियांसह राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहिल.

(अ) अनुसूचित जाती	..	०५
(ब) अनुसूचित जमाती	..	०१
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग	..	०९

(v) सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या [अनुक्रमांक (iii) समोरील नमूद केलेल्या जागा वजा अनुक्रमांक (iv) समोरील नमूद केलेल्या जागांची संख्या]	..	१९
(vi) अराखीव जागा	..	२१

आणि ज्याअर्थी, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्रियांसह) आरक्षण निश्चित करण्यासाठी दिनांक २४ ऑगस्ट २०१८ रोजी सोडत काढण्यात आली आहे.

त्याअर्थी, आता, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ५ (३) व कलम १४ अन्वये उक्त महानगरपालिका क्षेत्र जितक्या प्रभागांत विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या अधिसूचनेच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून, ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग निर्दिष्ट करीत आहे.

या अधिसूचनेच्या तारखेच्या निकटच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ ही अधिसूचना अंमलात येईल.

अनुसूची

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव असल्यास	प्रभागाची व्याप्ती (प्रभागातील महत्त्वाची ठिकाणे/परिसर/ नगरे इ. नमूद करावीत)	प्रभागाच्या सीमा	आरक्षणाची स्थिती किती जागा कोणत्या प्रवर्गासाठी जसे अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्रियांसाठी धरून)
१	२	३	४	५
०१ लोकसंख्या एकूण - २०८७० अ.जा. - २३२६ अ.ज. - ३५९	--	व्याप्ती : आठरे पाटील पब्लिक स्कूल, डॉन बॉस्को सोसायटी, जय मंगलनगर, सुमन कॉलनी, भिस्तबाग महाल परिसर, गावडेमळा, लेखानगर, नंदनवननगर, पवननगर, कसबेवस्ती, बारस्करवस्ती, संचारनगर, हुंडेकरी लॉन, सेल्स टॅक्स कॉलनी, वाणीनगर, यशोदानगर, माय सिनेमा, फणसेनगर, ढवणवस्ती, दक्षतानगर, कुशाबानगर, गोकुळनगर.	उत्तर : सीना नदी ते वडगाव गुप्ता शीवेने महानगरपालिका हद्दीवरील सावेडी सर्व्हे नंबर २८९ पर्यंत ते महानगरपालिका उत्तरेकडील सीमेने पिंपळगाव रस्त्यापर्यंत. पूर्व : महानगरपालिका हद्द ते जुना पिंपळगाव रस्त्याने सिटी प्राईड हॉटेललगतने यशोदानगर जिल्हा परिषद शाळेने पद्मानगरच्या पश्चिम हद्दीने सिताराम जनरल स्टोअर ते पाईपलाईन हडकोतील अंतर्गत रस्त्याने डोईफोडे कॉम्प्लेक्स पाईपलाईन रस्त्यापर्यंत. दक्षिण : डोईफोडे कॉम्प्लेक्स ते पाईपलाईन रस्त्याने जुना वडगाव गुप्ता रस्त्यापर्यंत ते नाल्याने नगर- मनमाड रस्त्यापर्यंत. पश्चिम : नगर-मनमाड रस्त्यावरील सत्यम हॉटेल समोरील नाला ते नगर-मनमाड रस्त्याने कॉटेज कॉर्नर पुलापर्यंत तेथून सीना नदीने महानगरपालिका हद्दीपर्यंत.	१ अ- अनुसूचित जाती १ ब- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला). १ क- सर्वसाधारण (महिला) १ ड- सर्वसाधारण

<p>प्रभाग क्रमांक - 2 एकूण लोकसंख्या - 20401 अ.जा. - 2179 अ.ज. - 227</p>		<p>व्याप्ती - डोके विद्यालय, स्कॉलर क्लासेस, पद्मानगर, हुडको, मातोश्री मोटर्स, बहिनाबाई सोसायटी, दसरेनगर, संभाजीनगर, नित्यसेवा बस स्टॉप, हॉटेल चेतना, तवलेनगर, नामदेवनगर, दत्तनगर, सिध्देश्वरय्या कॉलनी, श्रीरामनगर, ऐश्वर्यानगर, वृध्देश्वर मित्र मंडळ ग्राउंड, हॉटेल गारवा, लक्ष्मीनगर, अक्षता कॉलनी, ज्ञानेश्वरनगर, श्रीकृष्णनगर, संदेशनगर, साईदिपनगर.</p>	<p>उत्तर - जुना पिंपळगांव रस्ता ते तपोवन रस्त्याने औरंगाबाद रस्त्यापर्यंत. पूर्व - तपोवन रस्ता ते नगर - औरंगाबाद रस्त्याने शिलाविहारकडे जाणा-या रस्त्यापर्यंत (सुंदर बंगल्यापर्यंत). दक्षिण - नगर - औरंगाबाद रस्ता सुंदर घर ते शिलाविहार 12 मी.डि.पी.रोडने दळवी मळा श्रध्दा घर ते श्वेतल बंगला ते नंदनवन कॉलनी मधून देव अपार्टमेंट पिंपळगांव रस्ता ते अॅड. नितीन भातेराव यांच्या घरापर्यंत ते अॅड. विवेक नाईक यांच्या घरापर्यंत. पश्चिम - गोधडे मळा अॅड. विवेक नाईक घर ते पुष्कर अपार्टमेंट पाईप लाईन रस्ता ते डोईफोडे कॉम्प्लेक्स ते सिताराम जनरल स्टोअर ते यशोदानगर जिल्हा परिषद शाळेने पद्मानगरच्या पश्चिम बाजुने सिटी प्राईड हॉटेल पर्यंत ते जुना पिंपळगांव रस्त्याने तपोवन रस्त्यापर्यंत.</p>	<p>2 अ - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 2 ब - सर्वसाधारण (महिला) 2 क - सर्वसाधारण (महिला) 2 ड - सर्वसाधारण</p>
--	--	---	--	--

<p>प्रभाग क्रमांक - 3 एकूण लोकसंख्या - 20986 अ.जा. - 439 अ.ज. - 76</p>	<p>व्याप्ती - दर्गादायरा, मुकुंदनगर, छोटी मरिअम मस्जिद, दारुली मस्जिद, मिरज मस्जिद, डिस्ट्रीक्ट बँक, वॉटर टँक, दरबार चौक, मौलाना आझाद चौक, वाबळे कॉलनी, हमीद मंजिल, इस्लामपुर चौक, आएशा मस्जिद चौक, दानिश महल, शालिमार सेल्स कॉर्पोरेशन, इकरा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसा., गोविंदपुरा.</p>	<p>उत्तर - भिंगार कापुरवाडी शिवेने भिंगार स.नं.288 ची सीमा. पूर्व - भिंगार नागर देवळे शिव व दर्गादायरा गांवठाण. दक्षिण - दर्गादायरा गांवठाण लगत नाला ते महानगरपालिका व छावणीच्या हद्दीने गोविंदपुरा जिल्हा न्यायालयाच्या पूर्वकडील कॅम्पोंड वॉलपर्यंत. पश्चिम - जिल्हा न्यायालयाच्या पूर्वकडील कॅम्पोंड वॉलने गुरुव्दारापर्यंत ते दर्गादायराकडे जाणा-या रस्त्यापर्यंत ते तमीनदारी मस्जिद ते बॉम्बे हॉस्पिटल ते दरबार चौकाकडे जाणा-या रस्त्याने शांतीधाम मंदिरापर्यंत.</p>	<p>3 अ - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 3 ब - सर्वसाधारण (महिला) 3 क - सर्वसाधारण (महिला) 3 ड - सर्वसाधारण</p>
--	--	---	--

<p>प्रभाग क्रमांक - 4 एकूण लोकसंख्या - 20630 अ.जा. - 1354 अ.ज. - 262</p>		<p>व्याप्ती - अभियंता कॉलनी, मॉडेल कॉलनी, वर्षा कॉलनी, कोहिनूर मंगल कार्यालय, पारिजात चौक, नवलेनगर, गजानन महाराज मंदिर, बी.एस.एन.एल. टेलिफोन एक्स्चेंज, समतानगर, रेस्ट हाउस, झालानी हॉस्पिटल, सि.क्यू.ए.व्ही., सिव्हील हुडको कॉलनी, मुख्य कार्यालय अ.नगर महानगरपालिका, फकीरवाडा, सिंधी कॉलनी, डी.एस.पी.ऑफिस, जीवनदिप हॉस्पिटल, जोशी हॉस्पिटल, आनंदनगर, प्रकाशपुर कॉलनी, जिल्हा न्यायालय, यशवंत विद्यालय परिसर, पी.डब्ल्यू.डी. कार्यालय, कविजंगनगर</p>	<p>उत्तर - पाईप लाईन रस्ता दत्त मंदिर ते पुष्कर अपार्टमेंट ते अँड. नाईक घरापर्यंत ते अँड. नितीन भालेराव घरापर्यंत ते देव अपार्टमेंट ते नंदनवन कॉलनी मधून श्वेतल बंगल्यापर्यंत ते श्रध्दा बंगल्यापर्यंत ते 12 मी.डि.पी.रोडने नगर - औरंगाबाद रस्त्यावरील सुंदर बंगल्यापर्यंत.</p> <p>पूर्व - औरंगाबाद रस्त्यावरील सुंदर बंगला ते औरंगाबाद रस्त्याने वन विभाग लगतच्या मनपा हद्दीने शांतीधाम मंदिरापर्यंत ते बॉम्बे हॉस्पिटल रस्त्याने बॉम्बे हॉस्पिटलपर्यंत ते लगतच्या रस्त्याने तमीनदारी मस्जिद ते दर्गा दायरा रस्त्यापर्यंत ते 6 मी. रुंदीच्या रस्त्याने गुरुव्दारापर्यंत ते जिल्हा न्यायालय कम्पौंड वॉलने गोविंदपुरा रस्त्यापर्यंत.</p> <p>दक्षिण - जिल्हा न्यायालयाच्या पूर्व बाजूच्या कम्पौंड वॉल ते डी.एस.पी. चौक ते तारकपुर रस्त्याने पत्रकार चौक नाला.</p> <p>पश्चिम - पत्रकार चौक येथील नाल्याने सिंधी कॉलनी अंतर्गत रस्ता ते म्हाडाच्या 10 मी. रुंदीच्या रस्त्याने गणेश चौकापर्यंत ते निसार हॉस्पिटल समोरील रस्त्याने मिस्कीन मळा रस्तापर्यंत ते सावेडी जॉर्जिंग ट्रॅक पर्यंत पुढे आनंद कॉलनी अंतर्गत रस्त्याने बोरा यांच्या घरा शेजारून गुलमोहोर रस्त्यावरील संजय किराणा पर्यंत तेथुन मंगल हौ.सोसा. मधून नाल्याने भिंगारदिवे मळ्याने सहकारनगर रस्त्यापर्यंत ते यशश्री इंग्लिश मेडीअम स्कुल लगत मेघराज कॉलनीतील अंतर्गत रस्त्याने दत्त मंदिर पाईपलाईन रस्तापर्यंत.</p>	<p>4 अ - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)</p> <p>4 ब - सर्वसाधारण (महिला)</p> <p>4 क - सर्वसाधारण</p> <p>4 ड - सर्वसाधारण</p>
--	--	---	---	---

<p>प्रभाग क्रमांक - 5 एकूण लोकसंख्या - 20988 अ.जा. - 1334 अ.ज. - 122</p>		<p>व्याप्ती - भिस्तबाग चौक, शिंदेनगर, वैदुवाडी, श्रमिकनगर, बिल्वदल पोलिस कॉलनी, तार कॉलनी, गुरुकृपा कॉलनी, वैभव कॉलनी, सपकाळ हॉस्पिटल, सहकारनगर, मधुबन कॉलनी, रावसाहेब पटवर्धन हॉल, प्रेमदान हडको, प्रोफेसर कॉलनी, यशश्री नर्सरी, एल.आय.सी.कॉलनी, ऑल इंडीया रेडीओ, बिशप लॉर्ड्स कॉलनी, हेरंब कॉलनी, वाणीनगर, गुलमोहर रस्ता परिसर, गॅलक्सी हॉस्पिटल, पोस्ट कॉलनी, गणेश चौक, सिव्हील हडको.</p>	<p>उत्तर - पाईप लाईन रस्ता वैदुवाडी चौक ते पाईप लाईन रस्त्याने दत्त मंदिरापर्यंत. पूर्व - पाईप लाईन रस्ता दत्त मंदिर ते सहकार नगर रस्त्यावरील यशश्री इंग्लिश मिडीयम शाळेपर्यंत ते भिंगारदिवे मळ्याने मंगल हौसिंग सोसायटी मधून गुलमोहर रोडपर्यंत ते संजय किराणा स्टोअर्स पासून बोरा घर यांच्याबाजूने चैतन्य नगर मधील अंतर्गत रस्त्याने रेखांकनातील खुल्या जागेपर्यंत ते सावेडी जॉर्जिंग ट्रॅक पर्यंत ते मिस्किन मळा रस्त्याने आर.एस.स्टिल फर्निचर ते निसार हॉस्पिटलकडे जाणा-या रस्त्यापर्यंत ते निसार हॉस्पिटल समोरील रस्त्याने गणेश चौक ते जग्गी घरापर्यंत ते साधुवासवानी कॉलनी मधुन भगत यांचे घरापर्यंत ते म्हाडाच्या 10 मी. रुंदीच्या रस्त्याने दैनिक दिव्य मराठी कार्यालय ते अंतर्गत रस्त्याने नाल्यापर्यंत. दक्षिण - साधू वासवानी कॉलनी अंतर्गत रस्ता ते नाल्याने पत्रकार चौक नगर - मनमाड रस्त्यापर्यंत. पश्चिम - नगर - मनमाड रस्ता पत्रकार चौक नाल्यापासून झोपडी कॅन्टीन ते सेंट मोनिका हायस्कूलच्या पश्चिमेकडील हद्दीने प्रेमदान चौकाकडे जाणा-या रस्त्यापर्यंत स्वाती किराणा स्टोअर पर्यंत ते प्रेमदान हडकोतील अंतर्गत रस्त्याने पोखरणा अपार्टमेंटच्या बाजूने रासनेनगर रस्त्यापर्यंत ते 20 मी. डि.पी. रस्त्याने कुष्ठधामच्या पश्चिमेकडील हद्दीने बिल्वदल कॉलनीतील पेंशनर कट्टा पर्यंत ते बिल्वदल कॉलनीतील अंतर्गत रस्त्याने रेणाविकर विद्यालय ते वैदुवाडी चौक पाईपलाईन रोड.</p>	<p>5 अ - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 5 ब - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) 5 क - सर्वसाधारण (महिला) 5 ड - सर्वसाधारण</p>
--	--	--	---	--

<p>प्रभाग क्रमांक - 6 एकूण लोकसंख्या - 19527 अ.जा. - 1805 अ.ज. - 395</p>		<p>व्याप्ती - कराळे हेल्थ क्लब, मेघनंद रिसोर्ट, अहमदनगर होमिओपॅथीक मेडीकल कॉलेज, आय.सी.एफ.ए.आय. नॅशनल कॉलेज, ऑक्झिडलीअम कॉन्व्हेंट हायस्कूल, श्री सिध्दीविनायक कॉलनी, सावेडी बस स्टॉप, अशमीरा नर्सरी, श्रीनाथ सोसायटी, सावेडी गांवठाण, डौले हॉस्पिटल, न्यु प्रेमदान हडको, गणपती मंदिर, साई कॉलनी, नाना - नानी पार्क, महालक्ष्मी उद्यान, भिंगारदिवे मळा, जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय, बोरुडे मळा, डौले हॉस्पिटल, अमित बँक कॉलनी, अष्टविनायक कॉलनी, अंकुर कॉलनी, महेश कॉलनी, आराधना कॉलनी, डिझायनर कॉलनी, महालक्ष्मी उद्यान, पंपीग स्टेशन परिसर, भुतकरवाडी, सुरभि कॉलनी, सन्निमत्र कॉलनी.</p>	<p>उत्तर - सिनानदी कॉटेज कॉर्नर ते नगर - मनमाड रस्त्याने हॉटेल सत्यम समोरील नाल्याने पाईप लाईन रस्ता ते वैदुवाडीकडे जाणा-या रस्त्यापर्यंत. पूर्व - पाईप लाईन रस्ता वैदुवाडी चौक ते रेणाविकर शाळालगतच्या उदय व बिल्वदल कॉलनीतील अंतर्गत रस्त्याने सोनानगर रोडवरील पेंशनर कट्टा ते सोनानगर मधील रस्त्याने देशमुख घरालगतने कुष्ठधामच्या पश्चिमेकडील हद्दीने अमोलविहार अपार्टमेंट पर्यंत ते 20 मी. डि.पी रस्त्याने रासने नगर रस्त्यापर्यंत ते पोखरणा अपार्टमेंट लगत म्हाडाच्या अंतर्गत रस्त्याने स्वाती किराणा स्टोअर्स, प्रेमदान चौक रस्त्यापर्यंत ते दत्त मंदिर व सेंट मोनीका हायस्कूलच्या पश्चिम हद्दीने झोपडी कॅन्टीन रस्त्यापर्यंत ते नगर - मनमाड रस्त्याने शासकीय दुध डेअरी पर्यंत. दक्षिण - नगर - मनमाड रस्त्यावरील शासकिय दुध डेअरीच्या उत्तर हद्दीने सिंधू मंगल कार्यालय बालिकाश्रम रस्त्यापर्यंत ते सावेडी चाहुराणा बु ॥ शिवेने सिनानदीपर्यंत. पश्चिम - सावेडी - चाहुराणा बु ॥ शिवेने सीनानदी पर्यंत ते सिना नदीने कॉटेज कॉर्नर - नगरमनमाड रस्ता-पुलापर्यंत.</p>	<p>6 अ - अनु.जमाती (महिला) 6 ब - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 6 क - सर्वसाधारण (महिला) 6 ड - सर्वसाधारण</p>
--	--	--	--	---

<p>प्रभाग क्रमांक - 7 एकूण लोकसंख्या - 20121 अ.जा. - 4488 अ.ज. - 200</p>		<p>व्याप्ती - विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पितळे कॉलनी, आदर्शनगर, भंडारी कॉलनी, साईं गेस्ट हाउस, राघवेंद्र स्वामी मंदिर परिसर, काकासाहेब म्हस्के ज्युनिअर कॉलेज, अंकुर कॉलनी, काकासाहेब म्हस्के मेडीकल कॉलेज, आंबेडकर चौक, साईंराजनगर, मारुती मंदिर, कातोरेनगर, रेणुकानगर, मनोलिलानगर, शनिधाम, सुजय बाजार, अ.नगर शहर सहकारी बँक, म्हसोबा मंदिर, नागापुर गांवठाण, गणेश चौक, प्रेमभारती नगर, नवनाथनगर, बोल्हेगांव गांवठाण परिसर.</p>	<p>उत्तर - नागापुर स.नं. 6 च्या पश्चिमेकडील हद्द ते महानगरपालिका हद्दीने स.नं.2 मधील 15 मी. डि.पी. रस्त्याने निबंळक रस्त्यापर्यंत निबंळक रस्त्याने नगर - मनमाड रस्त्यापर्यंत ते नागापुर गांवठाण हद्दीने सिना नदी पर्यंत पूर्व - नागापुर गांवठाण हद्द ते सिना नदीने कॉटेज कॉर्नर पुलापर्यंत ते सिनानदीने बोल्हेगांवकडे जाणा-या 18 मी. डि.पी. रस्त्यापर्यंत. दक्षिण - सिनानदी ते बोल्हेगांवकडे जाणा-या रस्त्याने बोल्हेगांव स.नं.72 च्या सिमेपर्यंत. पश्चिम - बोल्हेगांव स.नं.72 च्या पूर्व सिमेने गांधीनगर रस्त्यापर्यंत ते गांधीनगरच्या उत्तर सिमेने बोल्हेगांव स.नं.66 च्या सिमेने नागापुर बोल्हेगांव शिव पर्यंत ते बोल्हेगांव नागापुर शिवेने नागापुर स.नं. 9 व 10 च्या हद्दीने नागापुर स.नं.6 महानगरपालिकेच्या हद्दी पर्यंत ते नागापुर स.नं.21 महानगरपालिकेच्या हद्दीने निबंळक रस्त्यापर्यंत.</p>	<p>7 अ - अनु.जाती (महिला) 7 ब - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 7 क - सर्वसाधारण (महिला) 7 ड - सर्वसाधारण</p>
--	--	--	---	--

<p>प्रभाग क्रमांक - 8 एकूण लोकसंख्या - 20537 अ.जा. - 2376 अ.ज. - 304</p>		<p>व्याप्ती - गांधीनगर परिसर, नालेगांव, सुडके मळा, योगदान आयुर्वेद हॉस्पिटल, बोरुडेमळा, लेंडकरमळा, गंधेमळा, जाधवमळा, कॉस्मिक कॉलनी, बागरोजा, रेणाविकर कॉलनी, दातरंगेमळा, ठाणगेमळा, वारुळाचा मारुती परिसर, लांडे स्थळ, भावनाऋषी सोसायटी, प्रशांत सोसायटी, व्यंकटेश सोसायटी, भृंगऋषी सोसायटी, विद्या कॉलनी, बागडे मळा, आदर्शनगर, बालाजी सोसायटी.</p>	<p>उत्तर - महानगरपालिका हद्दीने नागापुर बोल्हेगांव शिवेने बोल्हेगांव स.नं.66 हद्दीने गांधीनगर रस्त्याच्या उत्तरेकडील हद्द ते गांधीनगर रस्त्यापर्यंत ते बोल्हेगांव स.नं.72 च्या पुर्व सिमेने बोल्हेगांव रस्त्यापर्यंत ते बोल्हेगांव रस्त्याने सिनानदी पर्यंत. पूर्व - बोल्हेगांव रस्ता ते सिनानदीने सावेडी चाहुराणा बु ॥ शिवे पर्यंत ते शिवेने लक्ष्मीमाता फ्लोअर मिल बालिकाश्रम रस्त्यापर्यंत, बालिकाश्रम रोडने शिवपार्वती अपार्टमेंट पर्यंत जाधवमळ्याकडे जाणा-या रस्त्यापर्यंत ते म्याना यांचे घरामागील रस्त्याने सर्वोदय कॉलनीतील अंतर्गत रस्त्याने गजानन हॉस्पिटल पर्यंत ते बागरोजा हडको कॉर्नर ते अमरधाम रस्त्याने नवग्रह मंदिर ते पाटील घर लगत सिटीवॉलने गाडगीळ पंटागण पर्यंत ते आयुर्वेद रस्त्याने मलगीपर्यंत. दक्षिण - आयुर्वेद रस्ता येथील मलगीपासुन 12 मी. डि.पी. रोडने रेल्वे लाईनपर्यंत ते रेल्वेलाईनने कल्याण रस्ता पुला पर्यंत ते कल्याण रस्त्याने बायपास रोडपर्यंत. पश्चिम - कल्याण रस्ता ते बायपास ने महानगरपालिका हद्दीने नागापुर - बोल्हेगांव शिवेपर्यंत.</p>	<p>8 अ - अनु.जाती (महिला) 8 ब - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) 8 क - सर्वसाधारण 8 ड - सर्वसाधारण</p>
--	--	--	--	--

<p>प्रभाग क्रमांक - 9 एकूण लोकसंख्या - 21356 अ.जा. - 6757 अ.ज. - 169</p>		<p>व्याप्ती - महाविरनगर, पेमराज सारडा कॉलेज, लालटाकी चौक, अप्पु हत्ती उद्यान, वहाडणे हॉस्पिटल, न्यु.आर्टस मुलांचे वसतीगृह, स्वास्थ्य हॉस्पिटल अँड मेडीकल रिसर्च सेंटर, पोलिस क्वार्टर्स व पोलिस हेड क्वार्टर न्यु लॉ कॉलेज, सर्वोदय कॉलनी, सिध्दीबाग, संबोधी विद्यालय, बागडपट्टी, डी.एड. कॉलेज, तोफखाना, सर्जेपुरा, व्हिंसेंट पुरा, करंदीकर हॉस्पिटल, झेड.पी.कॉलनी, सिध्दार्थनगर, सातभाई मळा, निलक्रांती चौक, सिध्दार्थनगर, फाशीगल्ली, लोणारगल्ली, मिसाळगल्ली, पारनाईकगल्ली, नवरंगगल्ली.</p>	<p>उत्तर - बालिकाश्रम रस्ता सिंधू मंगल कार्यालयाच्या उत्तर सीमेने ते शासकीय दुध डेअरीच्या उत्तर सीमेने नगर - मनमाड रस्त्यापर्यंत. पूर्व - नगर - मनमाड रस्त्याने शासकिय दुध डेअरी पासून पत्रकार चौक ते सर्जेपुरा रंगभवन ते सर्जेपुरा चौक ते तेलीखुंट स्मिता मेडीकल पर्यंत. दक्षिण - गोगादेव मंदिर ते दिल्लीगेट ते अर्बन बँक ते निसर्ग बंगला ते लक्ष्मी व्यंकटेश अपार्टमेंट ते अँड. किशोर देशपांडे यांच्या ऑफिस समोरील रस्त्याने भागवत घरापर्यंत ते जगदंबा भांडी भांडार ते डॉ.गणेश गावडे दवाखाना ते तोफखाना नवरंग गल्लीने सुरकुटला गल्लीने आडेप घरापर्यंत ते महेसुनी टेलर ते दत्ता खोजे ते पावन गणपती मंदिर पासून सम्राट इलेक्ट्रॉनिक दुकानापर्यंत ते बागडपट्टी रस्त्याने जुने सिव्हील हॉस्पिटलने कालिका घरापर्यंत ते टिटवळा गणपती मंदिर ते नाला मस्जिद रोडने तेलीखुंट स्मिता मेडिकल पर्यंत. पश्चिम - सातभाई मळा सब्बन घरापासून गजानन हॉस्पिटल पर्यंत ते सर्वोदय कॉलनी मधील रस्त्याने ढोरवस्तीतुन श्री. म्याना यांचे घर ते शिवपार्वती अपार्टमेंट बालिकाश्रम रस्त्याने सिंधू मंगल कार्यालय पर्यंत</p>	<p>9 अ - अनु.जाती (महिला) 9 ब - नागरिकांचा मांगासवर्ग प्रवर्ग (महिला) 9 क - सर्वसाधारण 9 ड - सर्वसाधारण</p>
--	--	--	--	---

<p>प्रभाग क्रमांक - 10 एकूण लोकसंख्या - 20373 अ.जा. - 4193 अ.ज. - 211</p>		<p>व्याप्ती - सिव्हील हॉस्पिटल, तारकपुर बस स्टॅण्ड, झेंडे हॉस्पिटल, राधाबाई काळे मुलींचे कॉलेज, जुने आर.टी.ओ. ऑफिस, तांबोळी मस्जिद, कृष्णा इन्क्लेव्ह, कराचिवालानगर, रामवाडी, इन्कमटॅक्स ऑफिस, एस.टी.डेपो, हत्ती पुतळा, जैन बोर्डिंग, एम्स हॉस्पिटल, एस.टी.वर्क शॉप, कोठला, बापुशाह दर्गाह, मंगलगेट, हॉटेल मिलन, हवेली, हुंडेकरी ऑफिस, दाळ मंडई, धुत हॉस्पिटल, रामवाडी, कॅम्प कौलारु, गोकुळवाडी, बेलदारगल्ली, झेडीगेट, शनिगल्ली, दाणेडबरा.</p>	<p>उत्तर - पत्रकार चौक ते तारकपुर रस्त्याने डी.एस.पी.चौक. पूर्व - डी.एस.पी.चौक ते फलटण पोलिस चौकी, फलटण पोलिस चौकी ते नगर - औरंगाबाद रोड वरिल सरोष उद्यानापर्यंत. दक्षिण - तेलीखुंट लोकसेवा चौक ते दाळ मंडई रस्त्याने आडतेबाजार चौक ते माहेश्वरी मंगल कार्यालय ते डॉ. विजय भंडारी दवाखाना ते अहमदनगर जैन ओस्तवाल बँक पर्यंत ते समोरील बोळीने महादेव मंदिर ते डापसे घर ते कटारिया किराणा स्टोअर ते राज मेडिकल ते झेंडिगेट रोडने स्टेटबँक एटीएम पर्यंत ते दक्षिणमुखी मारुती मंदिर ते सरोषबाग औरंगाबाद रोडपर्यंत. पश्चिम - तेलीखुंट लोकसेवा चौक दाळमंडई लोकसेवा चौक ते सर्जेपुरा चौक ते लालटाकी ते पत्रकार चौक.</p>	<p>10 अ - अनु.जाती 10 ब - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) 10 क - सर्वसाधारण (महिला) 10 ड - सर्वसाधारण</p>
---	--	--	--	--

<p>प्रभाग क्रमांक - 11 एकूण लोकसंख्या - 20749 अ.जा. - 2314 अ.ज. - 84</p>		<p>व्याप्ती - आडते बाजार, चंद्रशेखर फोटो स्टुडीओ, रामचंद्र खुंट, गंजबाजार, पारशा खुंट, बादशाह मस्जिद, पोस्ट ऑफिस, टेलिफोन भवन, बुथ हॉस्पिटल, हातमपुरा, सिमेंट हाउस, सिटी म्युझियम, काळी मस्जिद, धरतीचौक बस स्टॉप, एम. एस. सी. एस. आर. अॅण्ड डी कॉलेज, क्लेरा बुश हायस्कूल, सी.एन.आय. चर्च, कोठी चौक, अ.नगर कॉलेज, एम.एस.ई.बी.ऑफिस, लोकसत्ता प्रेस, गव्हर्नमेंट हायस्कूल, ए.पी.एम.सी. नवजीवन कॉलनी, राऊत मळा, पुनममोती नगर, सथ्या कॉलनी, कोंबडीवाला मळा, कानडे मळा, पॅन्टा मळा, इंदिरा नगर.</p>	<p>उत्तर - तेलीखुंट लोकसेवा चौक ते दाळ मंडई रस्त्याने आडतेबाजार चौक ते माहेश्वरी मंगल कार्यालय ते डॉक्टर विजय भंडारी दवाखाना ते अहमदनगर जैन ओस्तवाल बँक ते वंजारगल्ली महादेव मंदिर ते डापसे घर ते कटारिया किराणा स्टोअर ते राज मेडिकल ते झेंडिगेट रोडने स्टेट बँक एटीएम पर्यंत ते दक्षिणमुखी मारुती मंदिर ते सरोषबाग औरंगाबाद रोडपर्यंत वंजारगल्लीने रामचंद्र खुंट काशिद घरापर्यंत ते झेंडिगेट रस्त्याने अशोका हॉटेलपर्यंत.</p> <p>पूर्व - अशोका हॉटेल ते चांदणी चौक, चांदणी चौक ते सोलापूर रस्ता, महानगरपालिका हद्द, नगर सोलापूर रस्त्याने शांतीनगर पर्यंत दक्षिण - सोलापूर रस्ता शांतीनगर ते 12 मी. डी.पी. रस्त्याने सारसनगर पुलापर्यंत ते महात्मा फुले चौक.</p> <p>पश्चिम - महात्मा फुले चौक ते कोठी रस्त्याने मार्केट यार्ड मागील गेट मधुन नगर - पुणे रस्ता ते क्लेराबुस हायस्कूल कम्पौंड वॉल ने बंगाल चौकी ते बुरुडगल्लीने काळामरुती मंदिर ते ख्रिस्तगल्ली समर्थ लॉज ते धर्म शाळे लगतने ख्रिस्तगल्ली दर्गा ते बाळु मिसळवाला रस्त्याने गणपती मंदिर पर्यंत ते ख्रिस्तगल्लीने जुना कापड बाजार रस्त्यापर्यंत ते नवा मराठा ऑफिसने मोचीगल्ली ते महावीर दुकानापर्यंत ते गंजबाजार भाजी मार्केट समोरील बोळीने महावीर ट्रंकडेपो ते फुटाणे गल्लीने दाळमंडई रस्ता भंडारी घरा पर्यंत.</p>	<p>11 अ - अनु.जाती (महिला)</p> <p>11 ब - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग</p> <p>11 क - सर्वसाधारण (महिला)</p> <p>11 ड - सर्वसाधारण</p>
--	--	--	---	---

<p>प्रभाग क्रमांक - 12 एकूण लोकसंख्या - 20261 अ.जा. - 1570 अ.ज. - 107</p>		<p>व्याप्ती - मोहम्मदी मस्जिद, स्ट्रॉबेरी सुपर बाजार, मार्कडेय शाळा, गांधी मैदान, सारडा शॉप, मयुर कंपौंड, गुलामअली मस्जिद, ख्रिस्ती लॉज, आशा मल्टीफ्लेक्स, कोतवाली पोलीस हेडक्वार्टर्स, रोडगाह मस्जिद, हॉटेल अभय पॅलेस, माळीवाडा, रमेश भाई फिरोदीया प्रशाला, मुंजोबा स्विट, महावीर आर्ट गॅलरी, लकी लॉज, जुने बस स्थानक, हॉटेल इंपेरिअल, रयत एज्युकेशन सोसायटी, आनंदऋषी स्थानक, नंदनवन कॉलनी, शिवमप्लाझा. माणिक चौक, नवीपेठ, कापड बाजार, जुना बाजार, भोपळेगल्ली, निरफराके गल्ली, फकिरगल्ली, ब्राम्हणगल्ली, शेरकरगल्ली, पारगल्ली, माळीवाडा वेस परिसर, गोवर्धन अपार्टमेंट, पांचपीर चावडी, शाळा क्र.15 समोरील वसाहत, राष्ट्रीय पाठ शाळा.</p>	<p>उत्तर - कुंभारगल्ली गवांदे क्लास ते बागडपट्टी सम्राट इलेक्ट्रॉनिक दुकान ते जुने सिव्हील हॉस्पिटल मागील बाजुने मिसाळगल्ली ते नाला मजिद मागील बाजुने स्मिता मेडीकल तेलीखुंट पर्यंत ते लोकसेवा चौक ते दाळ मंडई रस्त्याने शिवा भंडारी घरापर्यंत. पूर्व - दाळ मंडई रस्ता ते भंडारी घर ते फुटाणेगल्लीने मोहन ट्रंक डेपो ते गंजबाजार भाजी मार्केट समोरील बोळीने मोचेगल्ली ते नवामराठा ऑफिस ते जुना कापड बाजार रस्ता ते ख्रिस्तगल्ली ने गणपती मंदिर ते बाळु मिसळ हॉटेल ते धर्मशाळेलगत ते ख्रिस्तगल्ली समर्थ लॉज ते काळा मारुती मंदिर ते बुरुडगल्लीने धरती चौकाकडे जाणा-या रस्त्या पर्यंत ते बंगाल चौकी ते क्लेराब्रुस कंपौंडने नगर - पुणे रस्त्यापर्यंत ते मार्केट याई मधुन कोठी रस्त्यापर्यंत. दक्षिण - मार्केट याई मागील गेट ते कोठी रस्त्याने चाणक्य चौकापर्यंत. पश्चिम - चाणक्य चौक ते इम्पेरीयल हॉटेल ते माळीवाडा वेस ते महात्मा फुले शाळा ते महानगरपालिका माहिती सुविधा केंद्र ते जुना बाजार रस्त्याने अंबिका महिला बँक ते खाटीकगल्लीने श्रीपाद बुक स्टॉल शनि चौक ते गुजरगल्लीने जैन मंदिर समोरील बोळीने मैदान आड रस्ता ते गांधी मैदान हनुमान मंदिर ते नगर वाचनालय ते अष्टेकर यांच्या घरासमोरील रस्त्याने कुंभारगल्ली मधुन गवांदे क्लास पर्यंत.</p>	<p>12 अ - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 12 ब - सर्वसाधारण (महिला) 12 क - सर्वसाधारण (महिला) 12 ड - सर्वसाधारण</p>
---	--	--	--	--

<p>प्रभाग क्रमांक - 13 एकूण लोकसंख्या - 20759 अ.जा. - 1444 अ.ज. - 119</p>		<p>व्याप्ती - नेहरु मार्केट, गौरी मंदिर, नालेगांव, कोर्टगल्ली, दो बोटी चिरा मस्जिद, यतीमखाना, शनि चौक, आयुर्वेद कॉलेज, फिरोदीया हायस्कूल, वाडीया पार्क स्टेडीअम, जिल्हा परिषद, लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय, हॉटेल संकेत, स्वास्तिक चौक बस स्टॉप, नंदनवन लॉन, अक्षता गार्डन, सक्कर चौक, अफाली आयुर्वेदीक फार्मा, नालेगांव हडको, हरीजन वस्ती, झारेकरगल्ली, तांगेगल्ली, हिरवेगल्ली, नालेगांव कुंभारगल्ली, सुगंधी चाळ, टिळक रोड, सक्कर फॅक्टरी, गणेशवाडी, सातभाईगल्ली, भराडगल्ली, देशमुखगल्ली, वाघगल्ली, रोहकलेगल्ली, मानकरगल्ली, चौपाटी कारंजा.</p>	<p>उत्तर - सातभाई मळा सब्बन घर ते दिल्लीगेट ते अर्बन बँक सातभाईगल्लीने निसर्ग बंगला ते लक्ष्मी व्यंकटेशन अपार्टमेंट ते अॅड. किशोर देशपांडे यांच्या ऑफिस समोरील रस्त्याने भागवत घरापर्यंत ते जगदंबा भांडी भंडार पर्यंत ते डॉ.गणेश गावडे दवाखान्यापर्यंत ते पंचरंगगल्लीकडे जाणा-या रस्त्याने श्री.बिज्जा घरापर्यंत तेथुन लगत जाणा-या सुरकुटला बोळीने आडेप घरापर्यंत ते आडेप घर महेसुनी टेलर ते दत्ता खोजे घर ते मोचीगल्ली मागील बाजुने ससश्रुंगी देवी गवांदे क्लास पर्यंत.</p> <p>पूर्व - तोफखाना गवांदे क्लास ते कुंभारगल्लीने नगर वाचनालय ते गांधी मैदान रस्त्याने लक्ष्मी कारंजा हनुमान मंदिर ते मैदान आदरणीय रस्त्याने गुजरगल्ली ते शनिचौक श्रीपाद बुक स्टॉल ते खाटीकगल्लीने अंबिका महिला बँक ते महानगरपालिका माहिती सुविधा केंद्र ते महात्मा फुले शाळा ते माळीवाडा मारुती मंदिर ते स्टॅण्ड रस्त्याने इंपेरियल हॉटेल ते बुरुडगांव रस्त्याने चाणक्य चौका पर्यंत</p> <p>दक्षिण - चाणक्य चौक ते यश पॅलेस रस्त्याने आनंदऋषी हॉस्पिटल ते समोरील रस्त्याने अक्षदा गार्डन समोरील नगर - पुणे रस्त्यापर्यंत ते लोखंडी पुल सिना नदी पर्यंत.</p> <p>पश्चिम - लोखंडी पुल ते सिना नदीने काटवन खंडोबा रस्ता ते सिना नदीने मलगी पर्यंत ते आयुर्वेद कॉलेज रस्ता ते अमरधाम ते सिटी वॉलने पाटील घर ते नालेगांव रस्त्याने नवग्रह मंदिरापर्यंत ते दिल्लीगेट रस्त्याने सातभाई मळा सब्बन घरापर्यंत.</p>	<p>13 अ - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग</p> <p>13 ब - सर्वसाधारण (महिला)</p> <p>13 क - सर्वसाधारण (महिला)</p> <p>13 ड - सर्वसाधारण</p>
---	--	---	---	---

<p>प्रभाग क्रमांक - 14 एकूण लोकसंख्या - 20731 अ.जा. - 2148 अ.ज. - 269</p>		<p>व्याप्ती - जिजामाता गार्डन, सारसनगर, आनंदधाम चर्च, भवानीनगर, माळीवाडा, आनंदऋषीजी हॉस्पिटल, हॉटेल उदयनराजे पॅलेस, माणिकनगर, भोसले आखाडा, शिल्पा गार्डन, बजाज शो रुम, विनायकनगर, मातोश्री जॉर्गींग पार्क, आय.सी.ए.आय.भवन, भिंंगार, अहिंसानगर, नक्षत्र लॉन, पोकळे मळा, औसरकर मळा, रेणुका माता मंदिर, कॉर्पोरेशन बँक, भगवानबाबा मंदिर, वैष्णोदेवी मंदिर, शांतीनगर, शक्तीनगर, साईनगर, डॉक्टर कॉलनी, बालाजी कॉलनी.</p>	<p>उत्तर - स्टेशन रोड लोखंडी पुल ते अक्षदा मंगल कार्यालय ते आनंदऋषी हॉस्पिटल कोठी रस्त्यापर्यंत ते कोठी रस्त्याने चाणक्य चौक ते महात्मा फुले चौक ते सारसनगर नविन पुलापर्यंत ते 12 मी. डी.पी. रस्त्याने सोलापुर रस्ता शांतीनगरपर्यंत. पूर्व - सोलापूर रस्ता शांतीनगरच्या पुर्व हद्दीने महानगरपालिकेच्या सिमेपर्यंत ते शक्तीनगर सोलापुर रस्तापर्यंत ते माळीवाडा फ-र्याबाग सिमेने. दक्षिण - सोलापुर रस्ता शक्तीनगर ते माळीवाडा फ-र्याबाग शिवेने माळीवाडा स.नं.53 पर्यंत ते शिवेने माळीवाडा स.नं 42 च्या दक्षिण हद्दीपर्यंत. पश्चिम - महानगरपालिका हद्द ते सिनानदीने नगर - पुणे रस्त्यापर्यंत ते सिनानदीने स्टेशन रस्त्यावरील लोखंडी पुलापर्यंत.</p>	<p>14 अ - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 14 ब - सर्वसाधारण (महिला) 14 क - सर्वसाधारण (महिला) 14 ड - सर्वसाधारण</p>
---	--	--	--	--

<p>प्रभाग क्रमांक - 15 एकूण लोकसंख्या - 19269 अ.जा. - 3834 अ.ज. - 306</p>		<p>व्याप्ती - सेंट थॉमस कॅथलिक चर्च, आगरकर मळा, खोकर नाला, विशाल कॉलनी, झेड.पी. कॉलनी, सागर कॉम्प्लेक्स, जय भिम नगर, संभाजी कॉलनी, शिवनेरी चौक, गौतमनगर, म्यु.पल शाळा नं.4, लक्ष्मीकृपा हौसिंग सोसायटी, रविश कॉलनी, गायके मळा, अ.नगर रेल्वे स्टेशन परिसर, गायत्री कॉलनी.</p>	<p>उत्तर - केडगाव बायपास ते कल्याण रस्त्याने रेल्वेलाईन पर्यंत, रेल्वेलाईनने 12 मी. डी.पी रस्त्याने आयुर्वेद कॉलेज रोड मलगी पर्यंत. पूर्व - मलगी ते सीनानदीने लोखंडी पुल ते सीनानदीने नगर - पुणे रस्त्यापर्यंत. दक्षिण - सीनानदी ते रविश हौ.कॉलनी गुरुकृपा अपार्टमेंट ते वैष्णवी फ्लोअर मील ते भिंगार केडगाव शिवेपर्यंत, शिवेने नगर - पुणे रस्तापर्यंत ते कायनेटीक चौक ते विकास अपार्टमेंट ते खैरे चाळ ते अंतर्गत रस्त्याने लोटके कम्पौंडने नगर - पुणे पुलापर्यंत पुलाच्या दक्षिण बाजुने श्री.दिघे यांचा रेणुका बंगला ते शगुन बंगल्यापर्यंत ते रेल्वे लाईन पर्यंत रेल्वेलाईनने नगर - पुणे पुलापर्यंत ते नगर - पुणे रस्त्याने केडगाव इंडस्ट्रीयल व रेल्वेच्या हद्दीने फ्लोअर मिल कंपनी समोरच्या रस्त्याने सिमेंट गोडावुनच्या लगत कम्पौंड वॉलने इंडस्ट्रीयल एरीयातील अंतर्गत रस्त्यापर्यंत (श्री साई इंडस्ट्रीज) ते योग बंगला ते साईस्मृती बंगला ते व्यंकटेश सुपर मार्केट ते लिंकरोड ते स्वामी समर्थ साँ मिल ते माधवनगर मधील अंतर्गत रस्त्याने अवधुत बंगला ते प्रिया जनरल स्टोअर ते दत्त चौक ते पुढे रस्त्याने गणेश पार्क अपार्टमेंट जिल्हापरीषद शाळा समोरील - शिवाजीनगर रस्त्याने एम.ए.सी.बी डी.पी पर्यंत ते मळगंगा मंदीर ते केडगाव स.नं 30 च्या पश्चिम हद्दीने केडगाव - नेसी रस्तापर्यंत ते बायपास रस्त्यापर्यंत. पश्चिम - कल्याण रस्त्या पासून बायपास रस्त्याने केडगाव रस्त्याने.</p>	<p>15 अ - अनु.जाती 15 ब - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) 15 क - सर्वसाधारण (महिला) 15 ड - सर्वसाधारण</p>
---	--	--	--	--

<p>प्रभाग क्रमांक - 16 एकूण लोकसंख्या - 20101 अ.जा. - 2784 अ.ज. - 324</p>		<p>व्याप्ती - केडगांव, भुषणनगर, हॉटेल रंगोली, एच.पी.पेट्रोल पंप, रेणुकानगर, सिटी बस स्टॅण्ड, बँक कॉलनी, शाहूनगर, केडगांव गांवठाण परिसर, महाराणी ताराबाई कन्या विद्यालय परिसर, पाच गोडावून परिसर.</p>	<p>उत्तर - नेसी बायपास रस्ता ते केडगाव स.नं 30 च्या पुर्व हद्दीने मळगंगा देवी मंदीर ते एम.एस.ई.बी डी.पी. पर्यंत ते शिवाजीनगर रस्त्याने जिल्हापरीषद शाळेपर्यंत ते गणेशपार्क अपार्टमेंट ते शिवाजीनगर रस्त्याने दत्त चौक ते प्रिया जनरल स्टोअर ते लिंकरोड वरील स्वामी समर्थ साँ मिल पर्यंत,ते व्यंकटेश सुपर मार्केट ते साई स्मृती बंगला ते योग बंगला ते केडगाव इंडस्ट्रीयल मध्ये जाणा-या रस्त्याने श्री साई इंडस्ट्रीज पर्यंत ते सिमेंट गोडावूनच्या पुर्व हद्दीपर्यंत ते उतरेकडील इंडस्ट्रीयल व रेल्वेच्या कम्पौंड नगर - पुणे रस्तापर्यंत. पूर्व - इंडस्ट्रीयल व रेल्वेची हद्दीने नगर - पुणे रोडपर्यंत. दक्षिण - केडगाव इंडस्ट्रीयल गेट ते नगर - पुणे रस्त्याने कल्याणी नर्सरी पर्यंत ते न्यु सचिन मागील रस्त्याने केडगाव नेसी रस्त्या वरील शिंगवी मेडीकल स्टोअर रस्ता ते म्हसोबा मंदीर ते गावठाण मधील नांगरे घर समोरील 6 मी.डी.पी. रस्त्याने सुतार गल्लीने भंडारी घरापर्यंत ते अंबिका विद्यालय ते भाग्योदय विद्यालया कडे जाणा-या 12 मी. डी.पी रस्त्याने ताराबाई विद्यालय समोरील रस्त्याने नगर - पुणे रस्ता संदीप हॉटेल पर्यंत ते नगर - पुणे रस्त्याने महानगरपालिका हद्दीपर्यंत. पश्चिम - नगर - पुणे रस्ता ते हद्दीने केडगाव नेसी रस्त्यापर्यंत.</p>	<p>16 अ - अनु.जाती (महिला) 16 ब - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) 16 क - सर्वसाधारण 16 ड - सर्वसाधारण</p>
---	--	--	---	--

<p>प्रभाग क्रमांक - 17 एकूण लोकसंख्या - 19096 अ.जा. - 3566 अ.ज. - 279</p>		<p>व्याप्ती - कायनेटीक चौक परिसर, सुखकर्ता कॉलनी, पांजरपोळ, अंबिका विद्यालय, शिवसागर कॉम्प्लेक्स, रेणुका देवी मंदिर परिसर, मोहिनीनगर, लक्ष्मी कृपा हौसिंग सोसायटी, हनुमाननगर, कायनेटीक कंपनी परिसर, एकता कॉलनी, दुधसागर सोसायटी, ताराबाग कॉलनी, मॉडर्न फौंड्री, शास्त्रीनगर, एफ.सी.आय. गोडावुन.</p>	<p>उत्तर - महानगरपालिका हद्द ते नगर - पुणे रस्त्याने हॉटेल संदीप समोरील 12 मी. रुंदीच्या रस्त्याने ताराबाई महाविद्यालय समोरील रस्त्याने 12 मी. रुंदीच्या डी.पी.रस्त्याने भाग्योदय विद्यालय समोरील रस्त्याने ए.डी.सी.सी. बँक रस्त्यापर्यंत ते अंबिका विद्यालय ते भंडारी घर ते सुतार गल्लीने 6 मी. रुंदीच्या रस्त्याने नांगरे घरापर्यंत ते म्हसोबा मंदिर नेसी रोडपर्यंत, नेसी रोडने शिंगवी मेडीकल रस्तापर्यंत ते न्यु सचिन हॉटेल मागील रस्त्याने कल्याणी नर्सरी नगर - पुणे रस्त्यापर्यंत ते नगर - पुणे रस्त्याने रेल्वे लाईन पर्यंत ते प्रियांका कॉलनी रस्त्याने नगर - पुणे रस्त्यापर्यंत ते लोटके यांच्या जमिनीच्या कम्पौंडने खेरे चाळीतील अंतर्गत रस्त्याने विकास अपार्टमेंट पर्यंत ते कायनेटीक चौकाकडे जाणा-या रस्त्यापर्यंत ते कायनेटीक चौक ते नगर - पुणे रस्त्याने केडगाव भिंगार शिवेने रविश हौ.सोसायटीतील अंतर्गत रस्त्याने वैष्णवी फ्लोअर मिल ते गुरुकृपा अपार्टमेंट सिनानदी पर्यंत.</p> <p>पूर्व - गुरुकृपा अपार्टमेंट ते सिनानदीने महानगरपालिका हद्दीने, बुरुडगाव शिवेने जुनी मनपा हद्दीपर्यंत, जुनी महानगरपालिका हद्दीने नगर - दौंड रस्ता महानगरपालिका हद्दीपर्यंत.</p> <p>दक्षिण - दौंड रस्त्याकडील मनपा हद्द ते केडगाव अरणगाव व केडगाव - सोनेवाडी शिवेने, केडगाव स.नं 346 च्या पश्चिमे कडील मनपा हद्दीपर्यंत.</p> <p>पश्चिम - केडगाव स.नं 346 च्या पश्चिमे कडील महानगरपालिका हद्द ते नगर - पुणे राज्यमार्गा पर्यंत.</p>	<p>17 अ - अनु.जाती 17 ब - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) 17 क - सर्वसाधारण (महिला) 17 ड - सर्वसाधारण</p>
---	--	--	---	--

टीप :-

- (1) मराठी व इंग्रजी अधिसूचनेमधील प्रभागाच्या वर्णनामध्ये तफावत असल्यास नकाशामधील हद्दीनुसार वर्णन ग्राह्य धरण्यात येईल.
- (2) महानगरपालिकेच्या क्षेत्राच्या प्रभागाच्या सीमा दर्शविणारे नकाशे कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी महानगरपालिका कार्यालयात उपलब्ध राहतील.

ठिकाण : मुंबई

दिनांक : १ ऑक्टोबर २०१८

ज. स. सहारिया,

राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र

STATE ELECTION COMMISSION, MAHARASHTRA

No. SEC/MNC-2018/CR - 42/D.-05, date : 01/10/2018 – In exercise of the powers conferred by section 5 (3), 5 A and section 14 of the "The Maharashtra Municipal Corporation Act, (Bom. LIX of 1949)" (hereinafter referred to as the said Act) after carefully taking in to consideration the objection and suggestion received, in response to the draft Notification No.GAD / Election 385, dated 27th August, 2018 fixing for the Ahmednagar Municipal Corporation, the number and the extent of the wards into which the said municipal area shall be divided and specifying the wards reserved for the Schedule Castes, the Schedule Tribes, the Backward Class of Citizens and Women (including women belonging to the Schedule Castes, the Schedule Tribes and the Backward Class of Citizens) as the case may be, as shown in the Schedule to the said draft notification I, J.S.Saharia – State Election Commissioner, Maharashtra, hereby makes the following Notification.

Final Notification

1. WHEREAS, The State Election Commissioner, Maharashtra has specified for Ahmednagar Municipal Corporation, under Section 5 A of the "Maharashtra Municipal Corporations Act, the number of seats to be reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens and Women (Including women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens) as shown below :-

Details of Number of Councilors Reserved Seats etc.

(i). Total number of

(a) The Number of Councilors to be elected	-	68
(b) Wards having 4 seats	-	17
(c) Total Number of wards	-	17

(ii) The Number of seats to be reserved

(a) For the Scheduled Castes	-	09
(b) For the Scheduled Tribes	-	01
(c) For the Backward Class of Citizens	-	18

(iii). The total number of seats to be reserved for women - 34

(Including women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens)

(iv) Out of Seats at serial number (iii) above the number of seats reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens as shown in item at serial number (ii) (a), (ii) (b) and (ii) (c) above respectively are as under :-

(a) For the Scheduled Castes	-	05
(b) For the Scheduled Tribes	-	01
(c) For the Backward Class of Citizens	-	09

(v) Number of seats reserved for women as general category
[Number of seats at serial number (iii) minus seats at serial number (iv)] - 19

(vi). Unreserved seats - 21

2. AND, WHEREAS, the lots for reserving the seats for the Backward Class of Citizens and women (including seats reserved for women belonging to the Schedule Castes, the Schedule Tribes and the Backward Class of Citizens) were drawn on date 24-08-2018.
3. Now, therefore, in exercise of section 5 (3), 5 A and section 14 of the "Maharashtra Municipal Corporation Act" the State Election Commissioner, Maharashtra State hereby fix the number and extent of the wards into which the said Municipal Corporation area shall be divided and specify the wards in which seats shall be reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes, the Backward Class of the Citizens and women (Including women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes, the Backward class of citizens), as the case may be, as shown in the schedule to this Notification.
4. This Notification shall take effect for the purpose of the next general election held immediately following the date of this Notification.

SCHEDULE

WARD NO. AND POPULATION	NAME OF THE WARD IF ANY	LOCATION (MENTION LANDMARK OF WARD, PLACE ETC.)	EXTENT OF THE WARD	IF THE SEAT IS RESERVED FOR WHOM I.E. WHETHER FOR SCHEDULE CASTE / SCHEDULE TRIBES / BACKWARD CLASS OF THE CITIZENS OR FOR WOMEN (INCLUDING SC WOMEN, ST WOMEN OR BCC WOMEN)
1	2	3	4	5
WARD NO. : 1 POPULATION . 20870 S.C. : 2326 S.T. : 359		Extent : Athare Patil Public School, Don Bosco Society, Jai mangal nagari, Suman Colony, Bhistbagh Mahal Area, Gawade Mala, Lekhanagar, Nandanvan Nagar, Pawan Nagar, Kasbe Vasti, Baraskar Vasti, Sanchar Nagar, Hundekari Lawn, Sales Tax Colony, Waninagar, Yashodanagar, My Cinema Theatre, Fanse Nagar, Dhawan Vasti, Dakshata Nagar, Kushaba Nagari, Gokul Nagar.	North : Sina River to Corporation limits up to Savadi Survey No.289 via Wadgaon Gupta Village boundry to Pipalgaon road via North side Corporation limits. East : Municipal Corporation limit to old Pimpalgaon road upto City Pride Hotel to Z.P.School, Yashoda Nagar to West side of Padma Nagar, Sitaram General Stores to internal road of Pipeline Hudco upto Doiphode Complex; Pipeline road. South : Doiphode Complex; Pipeline road to Old Wadgaon Gupta road via Pipeline road to Nagar - Manmad highway via nala. West : Nagar - Manmad road, Satyam Hotel to Cottage Corner road Bridge to Municipal Corporation limit via Sina River.	1 A - S.C. 1 B - B.C.C. (Women) 1 C - General (Women) 1 D - General

WARD NO. AND POPULATION	NAME OF THE WARD IF ANY	LOCATION (MENTION LANDMARK OF WARD, PLACE ETC.)	EXTENT OF THE WARD	IF THE SEAT IS RESERVED FOR WHOM I.E. WHETHER FOR SCHEDULE CASTE / SCHEDULE TRIBES / BACKWARD CLASS OF THE CITIZENS OR FOR WOMEN (INCLUDING SC WOMEN, ST WOMEN OR BCC WOMEN)
WARD NO. : 2 POPULATION : 20401 S.C. : 2179 S.T. : 227		Extent : Doke Vidyalaya, Scholar Classess, Padma Nagar, Pipeline Hudco, Matoshree Motors, Bahinabai Society, Dasare Nagar, Sambhaji Nagar, Nityaseva Bus Stop, Hotel Chetana, Tawale Nagar, Namdeo Nagar, Datta Nagar, Siddheshwariyya Colony, Shreeram Nagar, Aishwarya Nagar, Wrudheshwar Mitramandal Ground, Hotel Garwa, Laxminagar, Akshata Colony, Dnyandeshwar Nagar, Shree Krushna Nagar, Sandesh Nagar, Sai Deep Nagar.	North : Old Pimpalgaon road to Nagar – Aurangabad road via Tapovan road. East : Tapovan road to Sundar Bunglow, Sheela Vihar road via Nagar – Aurangabad road. South : Nagar – Aurangabad road, Sundar Bunglow to Dalvi Mala, Sraddha Bunglow via 12 m. D.P. road to Shwetal Bunglow to Dev Appartment via Nandanvan Colony road to Adv.Nitin Bhalerao Bunglow up to Adv.Vivek Naik Bunglow. West : Godhade Mala Adv.Vivek Naik Bunglow to Pushkar Appartment Pipeline road to Doiphode Complex to Sitaram General Store to Z.P.School Yashoda Nagar West Side of Padma Nagar to City Pride Hotel to old Pimpalgaon Malvi road upto Tapovan road.	2 A – B.C.C. 2 B – General (Women) 2 C – General (Women) 2 D – General

WARD NO. AND POPULATION	NAME OF THE WARD IF ANY	LOCATION (MENTION LANDMARK OF WARD, PLACE ETC.)	EXTENT OF THE WARD	IF THE SEAT IS RESERVED FOR WHOM I.E. WHETHER FOR SCHEDULE CASTE / SCHEDULE TRIBES / BACKWARD CLASS OF THE CITIZENS OR FOR WOMEN (INCLUDING SC WOMEN, ST WOMEN OR BCC WOMEN)
WARD NO. : 3 POPULATION : 20986 S.C. : 439 S.T. : 76		Extent : Dargadayara, Mukundnagar, Choti Mariyam Masjid, Daruli Masjid, Miraj Masjid, District Bank, Water Tank, Darbar Chowk, Maulana Azad Chowk, Wabale Colony, Hamid Manjil, Islampur Chowk, Aayesha Masjid Chowk, Danish Mahal, Shalimar Sales Corporation, Iqra Education and Welfare Society, Govindapura.	North : Bhingar Kapurwadi Village Boundry to North Side Boundry of Bhingar Survey No.288. East : Bhingar Nagar Deole Village Boundry upto Dargadayara Gaothan. South : Dargadayara Gaothan nearest Nala to Coporation limits upto Cantonment Boundry Govindapura to District Court East Side of Compound Wall. West : District Court East Side of Compound Wall to back side of Gurudwara to Dargadayara road to Tamindari Masjid upto Bombay Hospital to road towards Darbar Chowk upto Shantidham Temple.	3 A – B.C.C. 3 B – General (Women) 3 C – General (Women) 3 D – General

WARD NO. AND POPULATION	NAME OF THE WARD IF ANY	LOCATION (MENTION LANDMARK OF WARD, PLACE ETC.)	EXTENT OF THE WARD	IF THE SEAT IS RESERVED FOR WHOM I.E. WHETHER FOR SCHEDULE CASTE / SCHEDULE TRIBES / BACKWARD CLASS OF THE CITIZENS OR FOR WOMEN (INCLUDING SC WOMEN, ST WOMEN OR BCC WOMEN)
WARD NO. : 4 POPULATION : 20630 S.C. : 1354 S.T. : 262		Extent : Abhiyanta Colony, Model Colony, Varsha Colony, Kohinoor Mangalkaryalay, Parijat Chowk, Nawale Nagar, Gajanan Maharaj Temple, B.S.N.L.Telephone Exchange, Samatanagar, Rest House, Zalani Hospital, C.Q.A.V., Civil Hudco Colony, Ahmednagar Municipal Corporation head office, Fakirwada, Sindhi Colony, D.S.P.office, Jeevandip Hospital, Joshi Hospital, Anandnagar, Prakashpur Colony, District Court, Yashwant Vidyala area, P.W.D.Office, Kavijungnagar.	North : Pipeline road Dutta Temple to Pushkar Appartment to Adv.Vivek Naik Bunglow to Adv.Nitin Bhalerao Bunglow to Dev Appartment to Nandanvan Colony Shwetel Bunglow to Sraddha Bunglow to 12 m. D.P.road to Sundar Bunglow upto Nagar - Aurangabad Highway. East : Nagar - Aurangabad road Sundar Bunglow to Nagar - Aurangabad road to Forest Office to Coporation Area limit to Shantidham Temple to Bombay Hospital to West Side of Bombay Hospital road to Tamindari Masjid to 6 m. wide road to Dargadayara road to back side of Gurudwara to District Court East side Compound Wall upto Govindapura road. South : District Court East Side Compound Wall to D.S.P.Chowk to Tarakpur road upto Patrakar Chowk Nala. West : Patrakar Chowk Nala to Sindhi Colony internal road to Mhada 10 m. wide road to Ganesh Chowk to Nisar Hospital side road upto Miskin Mala road to Savedi Jogging Track to Anand Colony internal road to near Bôra Bunglow to Gulmohar road Sanjay Kirana to Mangal Housing Society Nala to Bhingardivemala to Sahakarnagar road to Yashshri English Medium School via Meghraj Colony road to Dutta Temple upto Pipeline road.	4 A - B.C.C. (Women) 4 B - General (Women) 4 C - General 4 D - General

WARD NO. AND POPULATION	NAME OF THE WARD IF ANY	LOCATION (MENTION LANDMARK OF WARD, PLACE ETC.)	EXTENT OF THE WARD	IF THE SEAT IS RESERVED FOR WHOM I.E. WHETHER FOR SCHEDULE CASTE / SCHEDULE TRIBES / BACKWARD CLASS OF THE CITIZENS OR FOR WOMEN (INCLUDING SC WOMEN, ST WOMEN OR BCC WOMEN)
WARD NO. : 5 POPULATION : 20988 S.C. : 1334 S.T. : 122		Extent : Bhistbag Chowk, Shindenagar, Vaiduvadi, Shramiknagar, Bilvadal Police Colony, Tar Colony, Gurukrupa Colony, Vaibhav Colony, Sapkal Hospital, Sahakarnagar, Madhuban Colony, Raosaheb Patwardhan Hall, Premdan Hudco, Professor Colony, Yashshree Nursery, L.I.C.Colony, All India Radio, Bishop Loyed Colony, Heramb Colony, Waninagar, Gulmohar road area, Galaxy Hospital, Post Colony, Ganesh Chowk, Civil Hudco.	North : Pipeline road Waiduwadi Chowk to Pipeline road upto Dutta Temple of Pipeline road. East : Pipeline road Dutta Temple to Sahakarnagar side of Yashshri English Medium School to Bhingardivemala to Mangal Housing Society Nala to Gulmohar road to Sanjay Kirana Store to Bora Bunglow to Chaintayanagar internal road to Open Space to Savedi Jogging Track to Miskinmala road to RS Steel Furniture Shop to Nisar Hospital road to Ganesh Chowk to Jaggi House to Bhagat House via Sadhuwaswani Colony to Mhada 10 m. road to Dainik Divya Marathi Karyalay to Nala Via Colony internal road. South : Sadhu Waswani Colony internal road to Nala to Patrakar Chowk upto Nagar - Manmad road. West : Nagar - Manmad road Patrakar Chowk Nala to Zopadi Canteen to Sent Monika High School West Side Boundry to Premdan Chowk road to Swati Kirana Store to Premdan Hudco internal road to Pokharna Appartment side road to Rasnenagar road to 20 m. D.P.road to Kushtadham West Side Boundry to Bilvadal Colony Pentioner Katta to internal side road of Uday and Bilvadal Colony upto Renavikar Vidyalaya to Vaiduwadi Chowk Pipeline road.	5 A - B.C.C. 5 B - B.C.C. (Women) 5 C - General (Women) 5 D - General

WARD NO. AND POPULATION	NAME OF THE WARD IF ANY	LOCATION (MENTION LANDMARK OF WARD, PLACE ETC.)	EXTENT OF THE WARD	IF THE SEAT IS RESERVED FOR WHOM I.E. WHETHER FOR SCHEDULE CASTE / SCHEDULE TRIBES / BACKWARD CLASS OF THE CITIZENS OR FOR WOMEN (INCLUDING SC WOMEN, ST WOMEN OR BCC WOMEN)
WARD NO. : 6 POPULATION : 19527 S.C. : 1805 S.T. : 395		Extent : Karale Health Club, Meghnand Resort, A.nagar Haemopathic Medical Colloeege, I.C.F.A.I.National College, Auxillieum Convent Highschool, Shree Siddhivinayak Colony, Savedi Bus Stop, Ashmira Nursery, Shreenath Society, Savedi Gaothan, Daule Hospital, New Premdan Hudco, Ganpati Mandir, Sai Colony, Nana Nani Park, Mahalaxmi Udyan, Bhingardive Mala, Zilha Krushi Adhikari Karyalay, Boruade Mala, Doule Hospital, Amit bank Colony, Ashtavinayak colony, Mahesh Colony, Aradhana Colony, Designer Colony, Mahalaxmi Garden, Pumping station Area, Bhutakarwadi, Surabhi Colony, Sanmitra Colony.	North : Sina River Cottage Corner to Nagar – Manmad road upto Satyam Hotel Nala to Pipeline road to Vaiduwadi Chowk via Pipeline road. East : Pipeline road Vaiduwadi Chowk to Renavikar School side internal road of Uday and Bilvadal Colony to Pentioner Katta upto Sonanagar road to Sonanagar Colony internal road to Deshmukh House to West Side of Kushtadham Boundry Amol Vihar Appartment to 20 m. D.P. road to Rasnenagar road to Pokharna Appartment side road to Mhada internal road to Swati Kirana Store to Premdan Chowk road to Dutta Temple and Sent Monika High School West Side Boundry to Zopadi Canteen road to Nagar – Manmad road upto Government Milk Dairy. South : Nagar – Manmad road Government Milk Dairy North Side Boundry to Balikashram road Sindhu Mangal Karyalaya to Sina River via Savedi and Chahurana Bk. Village Boundry. West : Savedi Chahurana Bk. Village Boundry to Sina River to Cottage Corner road Bridge of Nagar – Manmad High Way via Sina River.	6 A – S.T. (Women) 6 B – B.C.C. 6 C – General (Women) 6 D – General

WARD NO. AND POPULATION	NAME OF THE WARD IF ANY	LOCATION (MENTION LANDMARK OF WARD, PLACE ETC.)	EXTENT OF THE WARD	IF THE SEAT IS RESERVED FOR WHOM I.E. WHETHER FOR SCHEDULE CASTE / SCHEDULE TRIBES / BACKWARD CLASS OF THE CITIZENS OR FOR WOMEN (INCLUDING SC WOMEN, ST WOMEN OR BCC WOMEN)
WARD NO. : 7 POPULATION : 20121 S.C. : 4488 S.T. : 200		Extent : Vitthal Rukmini Temple, Pitale Colony, Adarshnagar, Bhandari Colony, Sai Guest House, Raghvendra Swami Mandir area, Kakasaheb Mhaske Junior College, Ankur Colony, Kakasaheb Mhaske Medical College, Ambedkar Chowk, Sairajnagar, Maruti Temple, Katorenagar, Renukanagar, Manolilanagar, Shanidham, Sujay Bazar, A.nagar Sahar Sahakari Bank, Mhasoba Mandir, Nagapur Gaothan, Ganesh Chowk, Prem Bharati Nagar, Navnathnagar, Bolhegaon Gaothan area.	North : Nagapur Survey No. 6 West Side Boundry to Municipal Corporation limits upto Survey No. 2 internal 15 m.D.P.road to Nimbalak road to Nagar - Manmad road to Nagapur Gaothan North Side Boundry upto Sina River. East : Nagapur Gaothan Boundry to Sina River to Cottage Corner Bridge upto 18 m. D.P.road towards Bolhegaon via Sina River. South : Sina River 18 m. D.P. road to Bolhegaon Survey No. 72 Boundry. West : Bolhegaon Survey No. 72 East Side Boundry to Gandhinagar road to Gandhinagar North Side Boundry to Bolhegaon Survey No. 66 Boundry to Nagapur Bolhegaon Village Boundry to Bolhegaon Nagapur Village Boundry upto Nagapur Survey No. 9 and 10 Boundry to Nagapur Survey No. 6 Corporation limits upto Nagapur Survey No. 21 via Corporation and Nimbalak Boundry road.	7 A - S.C. (Women) 7 B - B.C.C. 7 C - General (Women) 7 D - General

WARD NO. AND POPULATION	NAME OF THE WARD IF ANY	LOCATION (MENTION LANDMARK OF WARD, PLACE ETC.)	EXTENT OF THE WARD	IF THE SEAT IS RESERVED FOR WHOM I.E. WHETHER FOR SCHEDULE CASTE / SCHEDULE TRIBES / BACKWARD CLASS OF THE CITIZENS OR FOR WOMEN (INCLUDING SC WOMEN, ST WOMEN OR BCC WOMEN)
WARD NO. : 8 POPULATION : 20537 S.C. : 2376 S.T. : 304		Extent : Gandhinagar area, Nalegaon, Sudkemala, Yogdan Aurivedic Hospital, Boruademala, Lendkarmala, Gandhemala, Jadhavmala, Cosmic Colony, Bagroja, Renavikar Colony, Datrangemala, Thangemala, Varulacha Maruti area, Lande Sthal, Bhawana Hrishi Society, Prashant Society, Vyanktesh Society, Bhrung Hrishi Society, Vidya Colony, Bagademala, Adarshnagar, Balaji Society.	North : Coporation limit via Nagapur – Bolhegaon Village Boundry upto Bolhegaon Survey No.66 Boundry to Gandhinagar roads North Side Boundry to Gandhinagar road to Bolhegaon Survey No.72 East Side Boundry to Bolhegaon road to Sina River via Bolhegaon road. East : Bolhegaon road to Savedi Chahurana Bk. Village Boundry via Sina River to Balikashram road Laxmimata Floor Mill to Shiv Parvati Appartment Jadhavmala road via Balikashram road to Myana House back side road to Shivleela House to Sarvoday Colony internal road to Gajanan Hospital to Bagroja Hudco Corner to Amardham road to Navgrah Temple to Patil House near City Wall to Gadgil Patangaon upto Malgi via Aurived Collage road. South : Aurived Collage road to Malgi side 12 m. D.P.road upto Railway Line to Kalyan road Highway Bridage to Kalyan road upto By Pass road. West : Kalyan road to Corporation limits via By Pass road upto Nagapur – Bolhegaon Village Boundry.	8 A – S.C. (Women) 8 B – B.C.C. (Women) 8 C – General 8 D – General

WARD NO. AND POPULATION	NAME OF THE WARD IF ANY	LOCATION (MENTION LANDMARK OF WARD, PLACE ETC.)	EXTENT OF THE WARD	IF THE SEAT IS RESERVED FOR WHOM I.E. WHETHER FOR SCHEDULE CASTE / SCHEDULE TRIBES / BACKWARD CLASS OF THE CITIZENS OR FOR WOMEN (INCLUDING SC WOMEN, ST WOMEN OR BCC WOMEN)
WARD NO. : 9 POPULATION : 21356 S.C. : 6757 S.T. : 169		Extent : Mahavirnagar, Pemraj Sarada College, Laltaki Chowk, Appu Hatti Garden, Vahadane Hospital, New Arts Boys Hostel, Swasth Hospital and Research Centre, Police Quarters, New Law College, Sarvodaya Colony, Siddhi Bagh, Sambhodi Vidyala, Bagadpatti, D.Ed. College, Tophkhana, Sarjepura, Vincentpura, Karandikar Hospital, Z.P.Colony, Siddarthnagar, Satbhaimala, Nilkranti Chowk, Police Head Quarter, Vincentpura, Fashigalli, Lonargalli, Misalgalli, Parnaikgalli, Navranggalli.	North : Balikashram road Sindhu Mangal Karyalay North Side Boundry to Govt.Milk Dairy North Side Boundry to Nagar – Manmad road. East : Govt.Milk Dairy to Nagar – Manmad road to Patrakar Chowk to Rangbhuvan to Sarjepura Chowk to Telikhunt upto Smita Medical. South : Gogadev Mandir to Delhigate to Urban Bank to Nisarg House to Laxmi Vyanktesh Appartment to Adv.Kishor Deshpande office front side road to Bhagwat House to Kartik Bunglow to Jagdamba Bhandi Bhandar to Dr.Ganesh Gawade Clinic to Tophkhana Navrang Galli to Surkutala Lane to Adep house to Mahesuni Tailor to Datta Khoje home to Pawan Ganpati Mandir to Samrat Electronics Shop Bagadpatti Road to Old Civil Hospital North Side Boundry to Telikhunt Nala Masjid upto Smita Medical. West : Sathbhaimala Sabban house to Gajanan Hospital to Sarvoday Colony internal side road to Dhor Vasti Myana house to Shiv Parvati Appartment Balikashram road to Sindhu Mangal Karyalay via Balikashram road.	9 A – S.C. (Women) 9 B – B.C.C. (Women) 9 C – General 9 D – General

WARD NO. AND POPULATION	NAME OF THE WARD IF ANY	LOCATION (MENTION LANDMARK OF WARD, PLACE ETC.)	EXTENT OF THE WARD	IF THE SEAT IS RESERVED FOR WHOM I.E. WHETHER FOR SCHEDULE CASTE / SCHEDULE TRIBES / BACKWARD CLASS OF THE CITIZENS OR FOR WOMEN (INCLUDING SC WOMEN, ST WOMEN OR BCC WOMEN)
WARD NO. : 10 POPULATION : 20373 S.C. : 4193 S.T. : 211		Extent : Civil Hospital, Tarakpur Bus Stand, Zende Hospital, Radhabai Kale Ladies Hostel, Old R.T.O.Office, Tamboli Masjid, Krushna Enclave, Karachiwala nagar, Ramwadi, Income Tax Office, S.T.Depo, Elephant Statue, Jain Boarding, Aims Hospital, S.T.Work Shop, Kothala, Bapushah Dargah, Mangalgate, Hotel Milan, Zendigate, Haveli, Hundekari Office, Dalmandai, Dhoot Hospital, Ramwadi, Camp Kaularu, Gokulwadi, Beldargalli, Shani Galli, Dane Dabara.	North : Patrakar Chowk to D.S.P.Chowk. via Tarakpur road. East : D.S.P. Chowk to Falthan Police Chowki to Nagar – Aurangabad road upto Sarosh Garden. South : Telikhunt Lokseva Chowk to Dalmandai road to Adte Bazar chowk to Maheshwari Mangalkaryalaya to Dr.Vijay Bhandari Clinic to Jain Ostwal Bank to Mahadev Temple via Vanjargalli to Dhapse House to Karatiya Kirana Store Ramchandra Khunt via Vanjargalli to Raj Medical to State Bank ATM to Dakshin Maruti Temple to Saroshbag to Nagar – Aurangabad road via Zendigate road. West : Telikhunt Lokseva Chowk to Sarjepura Chowk to Laltaki road upto Patrakar Chowk.	10 A – S.C. 10 B – B.C.C. (Women) 10 C – General (Women) 10 D – General

WARD NO. AND POPULATION	NAME OF THE WARD IF ANY	LOCATION (MENTION LANDMARK OF WARD, PLACE ETC.)	EXTENT OF THE WARD	IF THE SEAT IS RESERVED FOR WHOM I.E. WHETHER FOR SCHEDULE CASTE / SCHEDULE TRIBES / BACKWARD CLASS OF THE CITIZENS OR FOR WOMEN (INCLUDING SC WOMEN, ST WOMEN OR BCC WOMEN)
WARD NO. : 11 POPULATION : 20749 S.C. : 2314 S.T. : 84		Extent : Adtebazar, Chandrashekhar Photo Studio, Ramchandra Khunt, Gunj bazaar, Parsha Khunt, Badshah Masjid, Post Office, Telephone Bhavan, Booth Hospital, Hatampura, Cement House, City Musium, Kali Masjid, Darti Chowk Bus Stop, M.M.C.S.R. and D College, Clera Brush High School, C.N.I.Church, Kothi Chowk, A.nagar College, M.S.E.B.Office, Loksatta Press, Govt.HighSchool, A.P.M.C., Navjeevan Colony, Raut Mala, Poonam Motinagar, Sattha Colony, Kombaiwala Mala, Kanademala, Pentamala, Indiranagar,	North : Telikhunt Lokseva Chowk to Dalmandai road to Adte Bazar chowk to Maheshwari Mangalkaryalaya to Ramchandra Khunt Kashid House via Vanjargalli to Zendigate road to Ashoka Hotel. East : Ashoka Hotel to Chandichowk to Solapur road to Corporation limits upto Shantinagar via Nagar – Solapur road. South : Solapur road to Shantinagar to 12 m. D.P.road to Sarasnagar Bridge to Mahatma Fule Chowk. West : Mahatma Fule Chowk to Kothi road to Market Yard back side gate to Nagar – Pune road to Clera Brush High School Compound Wall to Bangal Chowki to Burudgalli Kala Maruti Temple to Khrist Galli to Samarth Lodge to Dharmashala side road to Khrist Galli Dargah to Balu Misalwala road to Ganpati Temple Khrist Galli to Old Kapad Bazar road to Nava Maratha Office to Mochi Galli upto Mahavir Store to Gunj Bazar Bhaji Market to Mahavir Trunk Depo to Futane Galli to Dal Mandai road upto Bhandari House.	11 A – S.C. (Women) 11 B – B.C.C. 11 C – General (Women) 11 D – General

WARD NO. AND POPULATION	NAME OF THE WARD IF ANY	LOCATION (MENTION LANDMARK OF WARD, PLACE ETC.)	EXTENT OF THE WARD	IF THE SEAT IS RESERVED FOR WHOM I.E. WHETHER FOR SCHEDULE CASTE / SCHEDULE TRIBES / BACKWARD CLASS OF THE CITIZENS OR FOR WOMEN (INCLUDING SC WOMEN, ST WOMEN OR BCC WOMEN)
WARD NO. : 12 POPULATION : 20261 S.C. : 1570 S.T. : 107		Extent : Mohamadi Masjid, Strawberry Super Market, Markandeya School, Gandhi Maidan, Sarada Shop, Mayur Compound, Gulamali Masjid, Khisti Lodge, Asha Multiplex, Kotwali Police Head Quarter, Rotgah Masjid, Hotel Abhay Palace, Maliwada, Rameshbhai Firodiya Prashala, Munjoba Sweet, Mahavir Art Galary, Lucky Lodge, Old Bus Stand, Hotel Imperial, Rayat Education Society, Anandrishi Stanak, Nandanvan Colony, Shivam Plaza Theatre, Manik Chowk, Navipeth, Kapad Bazar, Juna Bazar, Bhopalegalli, Nirfarake Galli, Fakirgalli, Brahman Galli, Sherkar Galli, Pargalli, Maliwada Ves Area, Goverdhan Appartment, Panchpir Chawadi, School No. 15 front side area, Rashtriya Pathshala.	North : Kumbhar galli Gavande Class to Bagadpatti Samrat Electronic Store to Old Civil Hospital North Side Boundry to Misalgalli to Nala Masjid back side road to Smita Medical Telikhunt to Lokseva Chowk to Dalmandai road upto Bhandari house. East : Dalmandai road to Bhandari house to Futane Galli to Mahavir Trunk Depo to Gunj Bazar Bhaji Market to Mochigalli upto Mahavir Store to Nava Maratha Office to Old Kapad Bazar road to Ganpati Temple Khrist Galli to Balu Misalwala road to Khrist Galli Dargah to Dharmalashala side road to Samarth Lodge Khrist Galli to Kala Maruti Temple Burudgalli to Bangal Chowki to Clera Brush High School Compound Wall upto Nagar - Pune road to Market Yard main gate to Kothi road. South : Market Yard back side gate to Chanakaya Chowk via Kothi road. West : Chanakaya Chowk to Imperial Hotel to Maliwada Ves to Mahatma Fule School to Mahanagar Palika Mahiti Suvidha Kendra upto Ambika Mahila Bank via Juna Bazar road to Khatik Galli to Shripad Book Stall Shani Chowk to Gujar Galli to Jain Mandir front side road upto Takle Electricals to Laxmibai Karanja via Maidan Aad road to Gandhi Maidan Hanuman Temple to Nagar Vachanalaya to Ashtekar House front side road to Kumbhar Galli upto Gavande Class.	12 A - B.C.C. 12 B - General (Women) 12 C - General (Women) 12 D - General

WARD NO. AND POPULATION	NAME OF THE WARD IF ANY	LOCATION (MENTION LANDMARK OF WARD, PLACE ETC.)	EXTENT OF THE WARD	IF THE SEAT IS RESERVED FOR WHOM I.E. WHETHER FOR SCHEDULE CASTE / SCHEDULE TRIBES / BACKWARD CLASS OF THE CITIZENS OR FOR WOMEN (INCLUDING SC WOMEN, ST WOMEN OR BCC WOMEN)
WARD NO. : 13 POPULATION : 20759 S.C. : 1444 S.T. : 119		Extent : Nehru Market, Gauri Temple, Nalegaon, Court Galli, Do Boti Cheera Masjid, Yatim Khana, Shani Chowk, Ayurved College, Firodiya High School, Wadia Park Stadium, Zilha Parishad Office, Laxminarayan Mangal Karyalay, Sanket Hotel, Swastik Chowk, Bus Stand, Nandanvan Lawn, Akashada Garden, Sukkar Chowk, Afali Ayurvedik Pharma, Nalegaon Hudco, Harijan Vasti, Zarekar Galli, Tange Galli, Hirvegalli, Nalegaon, Kumbhargalli, Sugandhi Chal, Tilak Road, Sukkar Factory, Ganeshwadi, Satbhaigalli, Mankargalli, Chaupati Karanja.	North : Satbhaimala Sabban House to Delhigate to Urban Bank to Nisarg Bunglow to Laxmi Vyanktesh Appartment to Adv.Kishor Deshpande office front side road to Bhagwat House to Jagdamba Bhandi Bhandar to Dr.Ganesh Gawade Clinic to Panchrang Galli road upto Bijja House to Surkutala Lane to Adep house to Mahesuni Tailor to Datta Khoje House to Mochigalli back side Saptshrungi Devi Temple upto Gavande Class. East : Tophkhana Gavande Class to Kumbhargalli Lane to Nagar Vachanalaya to Gandhi Maidan Maruti Temple Laxmi Karanja to Maidan Aad road upto Takale Electrical to Jain Mandir Gujargalli to Shripad Book Stall via Gujargalli to Khatik Galli upto Ambika Mahila Bank Juna Bazar road to Mahanagar Palika Mahiti Suvidha Kendra to Mahatma Fule School to Maliwada Ves to Imperial Chowk upto Chanakaya Chowk via Burudgaon road. South : Chanakaya Chowk to Anand Hrishiji Hospital via Yash Palace road upto Nagar - Pune road infront of Akashada Garden to Lokhandi Bridge upto Sina River. West : Lokhandi Bridge to Sina River to Katvan Khandoba road via Sina River to Malgi side 12 m. D.P. road to Ayurved College road to Gadgil Patangaon to Amardham road Patil House near City Wall to Navgrah Temple to Satbhai Mala Sabban house via Delhigate road.	13 A - B.C.C. 13 B - General (Women) 13 C - General (Women) 13 D - General

WARD NO. AND POPULATION	NAME OF THE WARD IF ANY	LOCATION (MENTION LANDMARK OF WARD, PLACE ETC.)	EXTENT OF THE WARD	IF THE SEAT IS RESERVED FOR WHOM I.E. WHETHER FOR SCHEDULE CASTE / SCHEDULE TRIBES / BACKWARD CLASS OF THE CITIZENS OR FOR WOMEN (INCLUDING SC WOMEN, ST WOMEN OR BCC WOMEN)
WARD NO. : 14 POPULATION : 20731 S.C. : 2148 S.T. : 269		Extent : Jijamata Garden, Sarasnagar, Anand dham, Church, Bhawaninagar, Maliwada, Anand Hrishi Hospital, Hotel Udayan Raje Palace, Maniknagar, Bhosale Akhada, Shilpa Garden, Bajaj Show Room, Vinayaknagar, Matoshree Gogging Park, I.C.A.I.Bhawan, Bhingar, Ahinsanagar, Nakshatra Lawn, Pokalemala, Avsarkarmala, Renukamata Mandir, Corporation Bank, Bhagwanbaba Mandir, Vaishnodevi Mandir, Shaktinagar, Sainagar, Doctor Colony, Balaji Colony.	North : Station road Lokhandi Bridge to Akshada Mangal Karyalay to Anand Hrishi Hospital to Chanakya Chowk via Kothi road to Mahatma Fule Chowk to Sarasnagar New Bridge to Shantinagar Solapur road via 12 m.t.D.P.road. East : Solapur road Shantinagar East side boundry upto Corporation limits to Shaktinagar Solapur road to Maliwada Faryabag Village Boundry. South : Solapur road Shaktinagar to Maliwada Faryabag Village Boundry to Maliwada Survey No. 53 upto Maliwada Survey No. 42 South Side Boundry. West : Corporation limits to Sina River upto Nagar - Pune road via Sina River to Lokhandi Bridge via Sina River.	14 A - B.C.C. 14 B - General (Women) 14 C - General (Women) 14 D - General

WARD NO. AND POPULATION	NAME OF THE WARD IF ANY	LOCATION (MENTION LANDMARK OF WARD, PLACE ETC.)	EXTENT OF THE WARD	IF THE SEAT IS RESERVED FOR WHOM I.E. WHETHER FOR SCHEDULE CASTE / SCHEDULE TRIBES / BACKWARD CLASS OF THE CITIZENS OR FOR WOMEN (INCLUDING SC WOMEN, ST WOMEN OR BCC WOMEN)
WARD NO. : 15 POPULATION : 19269 S.C. : 3834 S.T. : 306		Extent : Sent Thomas Cathlik Church, Agarkarmala, Khokharnala, Vishal Colony, Z.P.Colony, Sagar Complex, Jai Bhimnagar, Sambhaji Colony, Shivneri Chowk, Gautamnagar, Municipal School No. 4, Laxmi Housing Society, Ravish Colony, Gaykemala, A.nagar Railway Station area, Karmel School area, Gayatri Colony.	North : Kedgaon By Pass to Kalyan road to Railway line upto 12 m. D.P.road via Railway line upto Ayurved College road Malgi via 12 m. D.P.road. East : Malgi to Lokhandi Bridge via Sina River to Nagar - Pune road via Sina River. South : Sina River to Ravish Housing Colony Gurukrupa Appartment to Vaishnavi Floor Mill via Ravish Housing Colony internal road upto Bhingar - Kedgaon Village Boundry to Nagar - Pune road to Kinetic Chowk to Vikas Appartment to Khaire Chal internal side road upto Lotke Compound Boundry to Nagar - Pune Railway Bridge South Side Sukhakarta Colony West Side Renuka Bunglow to Shagun Bunglow to Railway line road upto Railway line, Railway line to Nagar - Pune Railway Bridge upto Kedgaon Industrial and Railway Station Compound Boundry via Nagar - Pune road to Floor Mill Company front side road to Cement Godown side Compound Wall to Industrial area internal road (Shri Sai Industries) to Yog Bunglow to Sai Smruti Bunglow to Vyanktesh Super Market to Link Road to Swami Samarth Saw Mill to Saw Mill side road to Madhavnagar road via Priya General Store to Dutta Chowk to Ganesh Park Appartment road to Z.P. School front side Shivajinagar road to M.S.E.B. Electric DP to Malganga Temple to Kedgaon Survey No. 30 West Side Boundry upto Kedgaon - Nepti road to By Pass road. West : Kalayan road to Kedgaon Nepti road via By Pass.	15 A - S.C. 15 B - B.C.C. (Women) 15 C - General (Women) 15 D - General

WARD NO. AND POPULATION	NAME OF THE WARD IF ANY	LOCATION (MENTION LANDMARK OF WARD, PLACE ETC.)	EXTENT OF THE WARD	IF THE SEAT IS RESERVED FOR WHOM I.E. WHETHER FOR SCHEDULE CASTE / SCHEDULE TRIBES / BACKWARD CLASS OF THE CITIZENS OR FOR WOMEN (INCLUDING SC WOMEN, ST WOMEN OR BCC WOMEN)
WARD NO. : 16 POPULATION : 20101 S.C. : 2784 S.T. : 324		Extent : Kedgaon, Bhushannagar, Hotel Rangoli, H.P.Petrol Pump, Renukanagar, City Bus Stand, Bank Colony, Shahunagar, Kedgaon Gaothan Parisar, Maharani Tarabai Vidyala area, Panchgodown area.	North : Nepti by pass road to Kedgaon Survey No. 30 East Side Boundry to Malganga Devi Temple to M.S.E.B. Electric D.P. to Zilha Parishad School via Shivajinagar road to Ganesh Park Appartment to Dutta Chowk via Shivajinagar road to Priya General Store upto Swami Samarth Saw Mill Link road, Link road Kedgaon Industrial road (Shri Sai Industries) to Cement Godown East Side Boundry to North Side Industrial and Railway Station Compound upto Nagar - Pune road. East : Industrial Estate and Railway Station Boundry upto Nagar - Pune road. South : Kedgaon Industrial Gate to Nagar - Pune road upto Kalyani Nursury to New Sachin back side road to Kedgaon - Nepti road upto Shingavi Medical Store road to Mhasoba Temple to Kedgaon Gaothan Nangare House front side 6 m. D.P.road to Sutar Galli upto Bhandari House to Ambika Vidyalaya to Bhagyoday Vidyalaya side 12 m. D.P.road to Tarabai Vidyalaya front side road to Nagar - Pune road front side of Hotel Sandip upto Corporation limits via Nagar - Pune road. West : Nagar - Pune road to Kedgaon Village Boundry upto Nepti road.	16 A - S.C. (Women) 16 B - B.C.C. (Women) 16 C - General 16 D - General

WARD NO. AND POPULATION	NAME OF THE WARD IF ANY	LOCATION (MENTION LANDMARK OF WARD, PLACE ETC.)	EXTENT OF THE WARD	IF THE SEAT IS RESERVED FOR WHOM I.E. WHETHER FOR SCHEDULE CASTE / SCHEDULE TRIBES / BACKWARD CLASS OF THE CITIZENS OR FOR WOMEN (INCLUDING SC WOMEN, ST WOMEN OR BCC WOMEN)
WARD NO. : 17 POPULATION : 19096 S.C. : 3566 S.T. : 279		Extent : Kinetic Chowk area, Surharta Colony, Panjar Pole, Ambika Vidyalaya, Shivsagar Complex, Renuka Devi Temple area, Mohininagar, Laxmikrupa Housing Society, Hanumannagar, Kinetic Company area, Ekta Colony, Doodh Sagar Society, Tarabag Colony, Modern Foundry, Shastrinagar, FCI Godown.	North : Corporation limits to Nagar – Pune road upto Hotel Sandip front side 12 m. D.P. road to Tarabai Mahavidyalaya front side 12 m. D.P. road to Bhagyodaya Vidyalaya front side road upto A.D.C.C. Bank road to Ambika Vidyalaya to Bhandari House Sutar Galli 6 m. D.P.road upto Nangare House to Mhasoba Temple Nepti road to Shingavi Medical Store Nepti road to back side of New Sachin Hotel road upto Kalyani Nursury side road upto Nagar – Pune road to Railway line bridge via Nagar – Pune road to Railway line to Priyanka Colony internal road upto Nagar – Pune road to Lotke Compound to Khaire Chawl internal road to Vikas Appartment to Kinetic Chowk to Nagar – Pune road to Kedgaon – Bhingar Village Boundry upto Ravish Housing Society Vaishnavi Floor Mill to Gurukrupa Appartment to Sina River. East : Gurukrupa Appartment upto Corporation limits via Sina River to Burudgaon Village Boundry upto old Municipal limits to Nagar – Daund road upto Corporation limits. South : Daund road side Corporation limits to Kedgaon – Arangaon Village Boundry and Kedgaon – Sonewadi Village Boundry upto Kedgaon Survey No. 346 West Side Corporation limits. West : Kedgaon Survey No. 346 West Side Corporation limits upto Nagar – Pune High Way.	17 A – S.C. 17 B – B.C.C. (Women) 17 C – General (Women) 17 D – General

NOTE :-

1. In case of any discrepancy in description of wards in the Marathi and English Notification, the descriptions as per boundaries shown in the map shall be treated as valid.
2. A map of the Municipal Corporation showing the limits of the wards is available during office hours for inspection in the office of the Municipal Corporation.

Place :- Mumbai
Date :- 01/10/2018

J. S. SAHARIA
State Election Commissioner, Maharashtra

धुळे महानगरपालिका, धुळे

क्रमांक रानिआ/मनपा-२०१८/प्र. क्र.४२/का-०५/२०१८.-महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, (सन १९४९ चा मुंबई, ५९) (यापुढे “सदर अधिनियम” म्हणून उल्लेखिलेला) चे कलम ५ (३), ५-अ व कलम १४ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रारूप अधिसूचना क्रमांक धुमपा/अ.शा./निवडणूक/३०/२०१८, दिनांक २७ ऑगस्ट २०१८ रोजीच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे धुळे महानगरपालिका क्षेत्र जितक्या प्रभागांत विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित केल्या संदर्भात आणि ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा राखीव ठेवण्यात येतील ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते प्रभाग निर्दिष्ट केल्या संदर्भात प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा काळजीपूर्वक विचार करून मी, ज. स. सहारिया, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य खालीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे.

अंतिम अधिसूचना

ज्याअर्थी, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५-अ च्या तरतुदीखाली धुळे महानगरपालिकेच्या बाबतीत खालील दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्रियांसह) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केल्या आहेत.

सदस्य संख्या तसेच आरक्षित जागा इत्यादींचा तपशील

(i) एकूण संख्या		
(अ) निवडावयाच्या सभासदांची संख्या	..	७४
(ब) चार सदस्यांच्या प्रभागांची संख्या	..	१७
(क) तीन सदस्यांच्या प्रभागांची संख्या	..	०२
(ड) पाच सदस्यांच्या प्रभागांची संख्या	..	००
(इ) एकूण प्रभागांची संख्या	..	१९
(ii) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या —		
(अ) अनुसूचित जाती	..	०६
(ब) अनुसूचित जमाती	..	०५
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग	..	२०
(iii) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह राखून ठेवावयाच्या जागा धरून).	..	३७
(iv) उपरोक्त क्रमांक (iii) पैकी वरील क्रमांक (ii) (अ), (ii) (ब), (ii) (क) येथे दर्शविलेल्या जागांपैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्रियांसह राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहिल.		
(अ) अनुसूचित जाती	..	०३
(ब) अनुसूचित जमाती	..	०३
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग	..	१०
(v) सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या	..	२१
[अनुक्रमांक (iii) समोरील नमूद केलेल्या जागा वजा अनुक्रमांक (iv) समोरील नमूद केलेल्या जागांची संख्या]		
(vi) अराखीव जागा	..	२२

आणि ज्याअर्थी, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्रियांसह) आरक्षण निश्चित करण्यासाठी दिनांक २४ ऑगस्ट २०१८ रोजी सोडत काढण्यात आली आहे.

त्याअर्थी, आता, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ५ (३) व कलम १४ अन्वये उक्त महानगरपालिका क्षेत्र जितक्या प्रभागांत विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या अधिसूचनेच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून, ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग निर्दिष्ट करीत आहे.

या अधिसूचनेच्या तारखेच्या निकटच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ ही अधिसूचना अमलात येईल.

अनुसूची

प्रभाग क्रमांक	प्रभागाचे नाव असल्यास	प्रभागाची व्याप्ती (प्रभागातील थोडक्यात महत्वाची ठिकाणे/परिसर/नगरे इ. नमूद करावीत)	प्रभागाच्या सीमा		आरक्षणाची स्थिती किती जागा कोणत्या प्रवर्गासाठी जसे अनु.जाती/अनु.जमाती/नागरीकांच्या मागासवर्गासाठी स्त्रियांसाठी (अनु.जाती/अनु.जमाती/नागरीकांच्या मागासवर्ग स्त्रियांसाठी धरुन)
१	२	३	४	५	६
प्रभाग क्रमांक-१ (अ, ब, क, ड) लोकसंख्या- एकूण- २४२०० अ.जा- ३८७७ अ.ज-२८२६	भोकर व वलवाडी उत्तर भाग	वलवाडी गावाचा शहर हद्दीत नव्याने समाविष्ट होणारा उत्तर भाग, सैनिक कॉलनी, एकविरा पार्क, जय बजरंग कॉलनी, ओम नगर, गवळे नगर, विद्युत प्रभा सोसा., सप्तश्रृंगी कॉलनी, देवकी नगर, मंजुळाबाई देसले कॉलनी, देवमोगरा कॉलनी, अरुण नगर, श्रमसापल्य कॉलनी, संकल्प कॉलनी, राजगुरु नगर, अक्षय कॉलनी, अयोध्यानगर, वानखेडे नगर, राज सारथी कॉलनी, अंबाजी नगर, विघ्नहर्ता कॉलनी, सानेगुरुजी, सुयोध्य कॉलनी, माळी नगर, बोरसे नगर, धनदाई नगर, गौतम नगर, इंद्रप्रस्त कॉलनी, बिजली नगर, पोर्णिमा नगर, राजेंद्र नगर, आश्रय कॉलनी,	उत्तर	भोकर स.नं. ८० चे वायव्य कोप-यापासुन स.नं. ११६ चे पूर्व हद्दीपर्यंत. तेथुन पुढे वलवाडी स.न. ११ पासुन स. नं. १९अ चे उत्तर हद्दीस लागुन जुने मनपा हद्दीपावेतो.	१(अ)- अनुसूचित जाती (महिला)
			पूर्व	स.नं. १९ अ च्या ईशान्य कोप-यापासुन दक्षिणेस स.नं. ३४ चे अग्नेय कोपरा, नाल्यापावेतो.	
			दक्षिण	वलवाडी स.नं.३४ चे पूर्व हद्दीपासून नाल्याने पश्चिमेकडे स.नं.१ चे उत्तर टोका पावेतो. तेथून दक्षिणेकडे नकाणे वार रस्त्याने स.नं.१३९ चे आग्नेय कोप-या पावेतो. तेथून स.नं.१३९ चे दक्षिण हद्दीने नैऋत्य कोप-या पर्यन्त. येथून उत्तरेकडे स.नं.१३९ चे पश्चिम हद्दीने स.नं.१४० चे हद्दी पावेतो. तेथून स.नं.१३९ चे उत्तर हद्दीने पूर्व कडे स.नं.१७० चे हद्दी पावेतो. तेथून स.नं.१७० चे पश्चिम हद्दीने उत्तरे कडे सुशिनाल्या पावेतो तेथून सुशिनाल्याने भोकर स.नं.१९ चे पश्चिम हद्दी पावेतो.	१(ब)- अनुसूचित जमाती
			पश्चिम	स.नं. १९ चे नैऋत्य कोप-यापासुन स.नं. १९,२०,७८,७९ चे उत्तर हद्दीने स.नं. ८० चे वायव्य कोप-या पावेतो.	१(क)- नागरीकांचा मागास प्रवर्ग
					१(ड)- सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्रमांक-२ (अ, ब, क, ड) लोकसंख्या- एकूण- २६१३१ अ.जा- १४६६ अ.ज-२४५०	नगांव बारी, स्वामी नारायण मंदिर, शासकीय तंत्र निकेतन परिसर	नगांवबारी अतिक्रमण, बडगुजर कॉलनी, फॉरेस्ट कॉलनी, श्रीरंग कॉलनी,ओसवाल नगर,आरती सोसायटी,सातपुडा, तिरुपती नगर,जी.टी.पी .कॉलनी प्रभात कॉलनी, आंदननगर, भोई सोसा., संतसेना नगर, विद्यानगर, प्रभातनगर, एकतानगर, शासकिय तंत्रनिकेतन भाग,दत्त कॉलनी, स्टार्च फॅक्टरी व शास्त्रीनगर	उत्तर	स.नं. ३३५ चे वायव्य कोप-यापासुन पुर्वेकडे ३३६ मधील नाल्याने मुख्य नाल्यापावेतो. तेथुन नाल्याने पुर्वेकडे आग्रारोड स.नं. २४४ मधील नाल्याने पुर्वेकडे नाल्याने स.नं. २५४ चे ईशान्य कोप-या पावेतो.	२(अ)- नागरीकांचा मागास प्रवर्ग
			पूर्व	स.नं. २५४ चे आग्नेय कोपरा नाल्यापासुन बिलाडी शिव ने मनपा जुनी हद्दीपावेतो तेथुन पुढे पुर्वेकडे देवपुर स.नं. १३५ चे ईशान्य कोप-या पावेतो, तेथुन दक्षिणेकडे मनपा जुने हद्दीने पांझरा नदी पावेतो.	२(ब)- सर्वसाधारण (महिला)
			दक्षिण	जुनी मनपा हद्द स.नं. १०२ पांझरा नदी उत्तर किना-याने पश्चिमेकडे प्रभात नगर प्लॉट नं. १४९ तेथुन पुढे प्रभात नगर एस.एस.व्ही. पी. कॉलेज पावेतो, तेथुन भिंतीने शासकिय तंत्रनिकेतन रोड पावेतो. तेथुन महाजन हायस्कुलचे भिंतीने अजमेरा वस्तीगृहापावेतो, तेथुन उत्तरेकडे स.नं. ५३ चे वायव्य कोप-या पावेतो, तेथुन पश्चिमे ने आग्रारोड पावेतो.,	२(क)- सर्वसाधारण (महिला)

		इत्यादी		तेथुन दक्षिणेकडे हॉटेल हिम पावेतो, तेथुन पश्चिमेस जुने मनपा हद्दीपावेतो.	
			पश्चिम	स.नं. ३९ च्या मनपा हद्दीलगतचे खुल्या जागेपासुन उत्तरेकडे जुन्या मनपा हद्दीने स.नं. ४६ चे वायव्य कोप-या पावेतो तेथुन पुढे बलवाडी शिव ने, नाल्यापावेतो. तेथुन उत्तरेकडे स.नं. ३२९, ३३२, ३३५ चे वायव्य कोप-या पावेतो.	२(ड)- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक-३ (अ, ब, क, ड) लोकसंख्या- एकूण- २६०२७ अ.जा- ५७७ अ.ज- ७०८	महाजन हायस्कूल व एस.एस. व्ही.पी. एस कॉलेज, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परिसर एल.एम. सरदार हायस्कूल परिसर, एकविरा देवी मंदिर	शारदानगर, संत गाडगे बाबा सोसायटी, सिंगलनगर, विटामट्टी, गुलाब हाजी नगर, सरस्वती कॉलनी, दोंदे कॉलनी, इंदिरा कॉलनी, नवरंग कॉलनी, लाला सरदार नगर, मोहंमदी नगर, हिंदु स्मशान भूमि, अंदरवाली मशिद, नुरानी मशिद, मोमीनवाडा,	उत्तर	स.नं. ३९ चे जुनी मनपा हद्दीलगतच्या खुल्या जागेपासुन पुर्वेकडे हॉटेल हीम जुना आग्रारोड पावेतो, तेथुन उत्तरेकडे स.नं. ५३ चे वायव्य कोप-या पावेतो, तेथुन पुर्वेकडे स.नं. ५३ चे ईशान्य कोप-या पावेतो.	३ (अ)- नागरीकांचा मागास प्रवर्ग
			पूर्व	स.नं. ५३ चे ईशान्य कोप-यापासुन दक्षिणेकडे सिंगलनगर पावेतो तेथुन पुढे अजमेरा वस्तीगृह पावेतो तेथुन दक्षिणेकडे महाजन हायस्कूल पावेतो, तेथुन भितीने डी.सी. कॉलेज पावेतो, तेथुन दक्षिणेकडे एस.एस.व्ही.पी. कॉलेज चे भितीने व प्रभात नगर चे हद्दीने सुशिनाल्यापावेतो, तेथुन पुढे पांझरा नदी किना-याने एकविरा देवी मंदीर पुलापावेतो.	३(ब)- सर्वसाधारण (महिला)
			दक्षिण	एकविरा देवी मंदीर पुलापासुन पश्चिमेकडे चौकापर्यंत तेथुन उत्तरेकडे अमरधाम रस्त्याने पोष्टाचे गल्लीने आग्रारोड पावेतो, तेथुन पुढे देवपुर तलाठी कार्यालयाचे गल्लीने नाल्यापावेतो तेथुन पुढे लोंढी नाल्याने सुशीनाल्या पावेतो. तेथुन पश्चिमेकडे सुशिनाल्याने मुस्लीम कब्रस्थानचे जुना मनपा हद्दीपावेतो.	३(क)- सर्वसाधारण (महिला)
			पश्चिम	सुशिनाला मुस्लीम कब्रस्थान पासुन उत्तरेकडे जुना मनपा हद्दीने देवपुर स.नं. ३९ चे जुनी मनपा हद्दीलगत खुल्या जागेपावेतो.	३(ड)- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक-४ (अ, ब, क, ड) लोकसंख्या- एकूण- २२४४२ अ.जा- ३८९३ अ.ज-७१०	जयहिंद हायस्कूल व प्रोफेसर कॉलनी परिसर पंचवटी नेहरुचौक परिसर	जयहिंद कॉलनी, प्रोफेसर कॉलनी, मयूर कॉलनी, राजपूत कॉलनी, नागाई कॉलनी विष्णुनगर, चंदन नगर नागसेन वाडी, अंडाकती बगीचा, रमाबाई आंबेडकर नगर, पांचाळ वाडा, पंचवटी भंडारी गल्ली	उत्तर	पंचायत समितीचे ईशान्य कोप-यापासुन वाडीभोकर रस्त्याने पुर्वेकडे नेहरु नगर पाण्याचे टाकी पावेतो तेथुन उत्तरेकडे ए.बी. शहा यांचे घरासमोरुन सुशिनाल्यापावेतो, तेथुन पुढे सुशिनाल्याने लोंढी नाल्यापावेतो, तेथुन लोंढीनाल्याने दक्षिणेकडे , तेथुन देवपुर तलाठी कार्यालयाकडे जाणा-या रस्त्या पावेतो. तेथुन जुना आग्रारोड पोस्ट ऑफीसचे गल्लीने अमरधाम रस्त्यापावेतो, तेथुन दक्षिणेकडे मुख्य चौकापावेतो, तेथुन पुर्वेकडे एकविरा पुला पावेतो.	४ (अ)- अनुसूचित जाती
			पूर्व	एकविरा पुल ते मोठा पुलापावेतो.	४(ब)- नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला)
			दक्षिण	मोठ्यापुलापासुन ते पांझरा नदी हद्दीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर हद्द. श्री. राजू बैसाणे यांचे घरापावेतो.	४(क)- सर्वसाधारण (महिला)
			पश्चिम	पांझरानदी राजू बैसाणे यांच्या घरापासून उत्तरेकडे नकाणरोड हिरामण झिपरु पाटील यांची दुध डेअरी पर्यंत तेथुन नकाणे रोड पश्चिमेकडे पतसंस्थेपर्यंत तेथुन उत्तरेकडे सुंदर माधव बंगल्यापर्यंत तेथुन पुर्वेकडे इंदिरा गार्डन पर्यंत तेथुन उत्तरेकडे मुख्य रस्त्याने श्री. बाफना यांचे घरापावेतो तेथुन सर्व्हे नं. २० चे दक्षिण हद्दीने पंचायत समितीचे इशान्य कोप-यापावेतो.	४(ड)- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक-५ (अ, ब, क, ड) लोकसंख्या- एकूण- २३५१२ अ.जा- १२१२	जयहिंद सिनियर कॉलेज, इंदिरागार्डन प्रमोदनगर परिसर	जानकी नगर, सुशांत कॉलनी चर्च परिसर, विजय पोलीस कॉलनी, सैलानी कॉलनी, श्रीराम कॉलनी रामनगर, अभियंता नगर, गजानन बाबा मंदीर पाटीलनगर, अनमोल नगर नेताजी कॉलनी, एस.आर. पी. कॉलनी, श्रध्दानगर,	उत्तर	जुनी मनपा हद्द स.नं. ४२ चे वायव्य कोप-या पासुन सुशिनाल्याने उत्तर हद्दीने श्री. ए.बी. शहा यांचे घराचे समोरील रस्त्यापावेतो.	५ (अ)- नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला)
			पूर्व	सुशिनाला पासून ते दक्षिणेकडे श्री. ए.बी.शहा यांचे घरासमोरच्या रस्त्याने नेहरु नगर पाण्याचे टाकीपावेतो तेथुन वाडीभोकर रस्त्याने पंचायत समितीचे इशान्य कोप-यापावेतो तेथुन दक्षिणेकडे सर्व नं. २० दक्षिण हद्दीने श्री. बाफना यांचे घरापावेतो तेथुन मुख्य रस्त्याने इंदिरा गार्डन पावेतो तेथुन दक्षिणेकडे विजय पाटील पतसंस्था पावेतो तेथुन	५(ब)- सर्वसाधारण (महिला)

अ.ज-८३३		उन्नतीनगर, एकविरा नगर, भरत नगर, शिवाजी नगर परिसर क्षीरे कॉलनी, शासकिय वसाहत, गीतानगर, जगन्नाथ नगर, शाहू नगर, प्रमोदनगर, तुळशिराम नगर, श्रेयस कॉलनी, आनंदनगर, साईबाबा नगर, आंबेडकर नगर		नकाणे रस्त्याने-श्री. हिरामण झिपरु पाटील दुध डेअरी पावेतो तेथून दक्षिणेकडे बोळीने पांझरानदी राजू बैसाणे यांच्या घरापावेतो.	५(क)- सर्वसाधारण
			दक्षिण	पांझरा नदी श्री. राजू बैसाणे यांच्या घरापासून पश्चिमेकडे पांझरा नदी किना-याने मनपा जुनी हद्द वलवाडी स.नं. ६६ चे नैऋत्य कोप-यापर्यंत.	
			पश्चिम	पांझरा नदी स.नं. ६६ चे नैऋत्य कोप-या पासून उत्तरेकडे जुने मनपा हद्दीने सुशिनाल्याचे उत्तर किना-या पावेतो.	५(ड)- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक-६ (अ, ब, क, ड) लोकसंख्या- एकूण- २६२४५ अ.जा- २६३४ अ.ज-४९७७	वलवाडी दक्षिण भाग नकाणे व मोराणे व मंदिदळे गाव	(वलवाडी शिवार) यशोधन कॉलनी, आधार नगर, रामकृष्ण नगर, विनोद नगर, संतोष नगर, तुळजा भवानी नगर, पवन नगर, शुभम नगर, भिवसन नगर, गायत्री नगर, मंदिदळे शिवार, यमुना कॉलनी, ईच्छापुर्ती कॉलनी, सचिदानंद नगर, अनिरुध्द नगर, राजेंद्र नगर, शिवसागर पार्क सुयोग कॉलनी, गुलमाहेर अपार्टमेंट, सातझोपडया, रामदास नगर, केशर नगर, सुरज कॉलनी, अजिंक्यतारा हौसिंग सोसायटी, श्रीहरी कॉलनी राजरत्न, दत्तदिगंबर सोसायटी, विशाल कॉलनी, मिनाई निळकंठेश्वर कॉलनी, कल्यानी नगर, सोनचाफा, दिग्विजय कॉलनी, सिंचन कॉलनी, गोजरताई भामरे सोसायटी, भिमवैभव कॉलनी, (मोराणे शिवार) गुरु गणेश नगर, श्रीराम कॉलनी, स्वामी समर्थ नगर, वल्लभ नगर, हरीओम नगर, इच्छापुर्ती नगर, बालाजी नगर, मंसाराम नगर, दुधडेअरी हौसिंग सोसायटी, पांडव नगर, बिजासनी नगर, सुर्या नगर	उत्तर	वलवाडी सर्व्हे नं. १६४+१६५ च्या वायव्य कोप-यापासून पुर्वेकडे नाल्याने सर्व्हे नं. १७० चे वायव्य कोप-यापावेतो तेथून दक्षिणेकडे सर्व्हे नं. १४० चे अग्नेय कोप-यापर्यंत तेथून सर्व्हे नं. १३९ चे हद्दीने सर्व्हे नं. १३९ च्या वायव्य कोप-या पर्यंत तेथून सर्व्हे नं. १३९ च्या हद्दीने घडयाळाच्या उलटया दिशेने वार नकाणे रस्त्यापर्यंत. तेथून उत्तरेकडे रस्त्याने सर्व्हे नं. १ चे उत्तर टोकापर्यंत तेथून सुशीनाल्याने जुने म.न.पा. हद्द सर्व्हे नं. ४३ चे वायव्य कोप-या पर्यंत.	६ (अ)- अनुसूचित जमाती (महिला)
			पूर्व	वलवाडी स.नं. १३७ चे ईशान्य कोप-यापासून जुन्या मनपा हद्दीने दक्षिणेकडे पांझरा नदी पावेतो. तेथून पांझरा नदीने दक्षिण हद्दीने पश्चिमेकडे मंदिदळे स.नं. ८ चे वायव्य कोप-या पावेतो तेथून दक्षिणेकडे जुनी मनपा हद्दीने मंदिदळे स.नं. ९९ चे दक्षिण हद्दीपावेतो.	६(ब)- नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला)
			दक्षिण	मंदिदळे स.नं. ९९ चे नैऋत्य कोप-यापासून चितोड रोड गांव शिव ने पश्चिमेकडे नाल्यापावेतो. तेथून पश्चिमेकडे चितोड शिव ने, व नाल्याने स.नं. १०८ चे अग्नेय कोप-यापावेतो, तेथून दक्षिणेकडे स.नं. १०८ चे उत्तर हद्दीने मौजे कुंडाणे शिव पावेतो. स.नं. ११२ चे नैऋत्य कोप-या पावेतो.	६(क)- सर्वसाधारण
			पश्चिम	मोराणे स.नं. ११२ चे नैऋत्य कोप-यापासून नविन मनपा हद्दी व मोराणे शिव ने उत्तरेकडे पांझरा नदी पावेतो तेथून पुर्वेकडे नकाणे स.नं. ७ चे नैऋत्य कोप-यापावेतो, तेथून नकाणे स.नं. १२, १३, ३५, ३६, १३०, १२९, १२८, १२०, ११७ चे पश्चिम हद्दीने स.नं. ११७ चे वायव्य कोप-यापावेतो तेथून मौजे वलवाडी स.नं. १६१, १६२ चे पुर्व हद्दीने स.नं. १६४ + १६५ चे वायव्य कोप-यापावेतो.	६(ड)- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक-७ (अ, ब, क, ड) लोकसंख्या- एकूण- २३०४६ अ.जा-	मोगलाई गवळी वाडा परीसर सिंधी कॅम्प कुमारनगर	गवळीवाडा, जगदीशनगर, भगत बगिचा, महाले नगर, फुलेनगर, चर्च परिसर	उत्तर	मंदिदळे स.नं. ८ चे वायव्य कोप-यापासून पुर्वेकडे पांझरा नदीने मा. जिल्हाधिकारी सो यांचे निवासस्थान रस्ता पावेतो.	७ (अ)- अनुसूचित जाती
		भोईवाडा, कण्ठनगर	पूर्व	पांझरा नदी मा. जिल्हाधिकारी सो यांचे निवासस्थानासमोरील रस्त्याने साक्री रोड पावेतो.	७(ब)- नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला)
		भागशः पद्नाभनगर, व कुमार नगर, समता नगर, मिलींद सोसायटी	दक्षिण	सिन्हील हॉस्पिटल गेट ते पश्चिमेकडे साक्रीरोड ने जुनी मनपा हद्द स.नं. ८ चे नैऋत्य कोप-यापावेतो.	
			पश्चिम	साक्रीरोड मंदिदळे स.नं. ८ चे नैऋत्य कोप-यापासून	

२५१७ अ.ज- ५७३		गुरुनानक, गणेश कॉलनी, श्रीरामनगर, शिंदल कॉलनी, विकास कॉलनी		उत्तरेकडे पांझरा नदी स.नं. ८ चे वायव्य कोप-या पावेतो.	७(क)- सर्वसाधारण (महिला) ७(ड)- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक-८ (अ, ब, क, ड) लोकसंख्या- एकूण- २२००८ अ.जा- ४७० अ.ज- २४०	जिल्हाधि कारी कार्यालय परिसर, नवीन मनपा प्रशासकीय इमारत पाचकंदील परिसर मच्छी बाजार चौक परिसर कोंडाजी विजय व्यायाम शाळा	सिद्धील हॉस्पिटल, कमलाबाई कन्या शाळा, सर्वोदय कॉलनी, टॉवर बगीचा, भागश : ग. न. १ व २, राजकमल सिनेमा, प्रभाकर सिनेमा एरिया, पाचकंदील व ऊस गल्ली. मच्छीबाजार एरिया, ग.न. ५, ६, ७ भागशः मौलवीगंज. भागशः	उत्तर	पांझरा नदी मा. जिल्हाधिकारी सो यांचे निवासस्थान रस्त्यापासुन पांझरा नदीने डी.डी.सी.सी. बँक गेट पावेतो. पांझरा नदी डी.डी.सी.सी. बँक गेट पासुन आग्रारोड व ग.नं. २ चे मधील बोळीने जे.बी. रोड पावेतो. तेथुन आग्रारोड ने तेथुन पुढे पाचकंदील फ्रूट मार्केट बोळ पर्यंत. तेथुन बोळीने आग्रारोड पावेतो, तेथुन उत्तरेकडे जे. बी. रोड पावेतो, तेथुन पुर्वेकडे जे.बी. रोड ने ग.नं. ५ व ६ चे बोळ पावेतो तेथुन उत्तरेकडे बोळीने पोस्ट गल्ली पावेतो, तेथुन रस्त्याने पुर्वेकडे हाग्रानाला पुला पावेतो.	८ (अ)- नागरीकांचा मागास प्रवर्ग ८(ब)- नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला) ८(क)- सर्वसाधारण (महिला) ८(ड)- सर्वसाधारण
			पूर्व	हाग्रानाला मनमाड जीन रस्ता, पुलापासुन हाग्रानाल्याने मच्छीबाजार रस्त्यापावेतो. तेथुन वडजाई रोडने बोळीने मौलवी गंज मशिदीपावेतो, तेथुन मौलवीगंज रस्त्याने मुलींचे उर्दु शाळा पावेतो.	
			दक्षिण	फा. प्लॉट नं. ८८ ड चे ईशान्य कोप-या पासुन शाळा नं. २० चे पुर्वेकडील रस्त्यापावेतो तेथुन पश्चिमेकडे फा. प्लॉट नं. ८८/ब चे दक्षिण हददीपावेतो तेथुन घडयाळवाली मशिदीचे नाल्यापासुन पश्चिमेकडे नाल्याने आग्रारोड मित्र मंडळ बोर्ड पावेतो तेथुन आग्रारोडने प्रभाकर सिनेमा गृह पावेतो., तेथुन बारा पत्थर चौकापावेतो.	
			पश्चिम	बारा पत्थर चौकापासुन ते तहसिल कार्यालया चौका पावेतो., तेथुन पश्चिमेकडे जेल रोड ने संतोषी माता मंदीर पावेतो तेथुन साक्रीरोड ने पुर्वेकडे सिद्धील हॉस्पिटल गेट तेथुन पुढे मा. जिल्हाधिकारी निवासस्थावरुन पांझरा नदी पावेतो.	
प्रभाग क्रमांक-९ (अ, ब, क) लोकसंख्या- एकूण- १८६७६ अ.जा- ७९० अ.ज- १२६	जुने धुळे, महात्मा गांधी पुतळा परिसर	गढी, पांझरेश्वर मंदीर, विठ्ठल मंदीर, मुरलीधर मंदीर, दुर्गादेवी मंदीर, ज्ञानेश्वर मंदीर, झणझणी माता मंदीर, शाळा नं. १६ परिसर, नगरपट्टी, गांधी पुतळा, ग.न. १, २, ३, ४, ५, ६, ७ भागशः पारोळा रोड, गांधी नगर	उत्तर	डी.डी.सी.सी. बँक गेट पासुन पुर्वेकडे एकविरा देवी पुलपावेतो.	९ (अ)- नागरीकांचा मागास प्रवर्ग
			पूर्व	एकविरा देवी पुल ते भोई गल्ली ने खुनी गणपती समोरील रस्त्याने बाल गोपाल व्यायाम शाळेपावेतो तेथुन पुढे गट नं. १४ ने चिंचेच्या झाडापावेतो तेथुन पुढे रस्त्याने गायकवाड चौक व्यायाम शाळेचे मागील बाजुचे रस्त्याने वरखेडी रोड पावेतो, तेथुन पश्चिमेकडे वरखेडी रोड ने बोहरी कॉलनी नेऋत्य कोपरा पावेतो.	९ (ब)- सर्वसाधारण (महिला)
			दक्षिण	बारा पत्थर चौकापासुन ते तहसिल कार्यालया चौका पावेतो., तेथुन पश्चिमेकडे जेल रोड ने संतोषी माता मंदीर पावेतो तेथुन साक्रीरोड ने पुर्वेकडे सिद्धील हॉस्पिटल गेट तेथुन पुढे मा. जिल्हाधिकारी निवासस्थावरुन पांझरा नदी पावेतो.	९ (क)- सर्वसाधारण
			पश्चिम	ग.नं. २ फ्रुट मार्केट बोळीपासुन उत्तरेकडे आग्रारोड व ग.नं. २ मधील बोळीने पांझरा नदी डी.डी.सी.सी. बँक बोळ पावेतो.	
प्रभाग क्रमांक-१० (अ, ब, क, ड) लोकसंख्या- एकूण- २२५९७	भोलेबाबा मंदीर बर्फ कारखाना परीसर बडगुजर प्लॉट व वरखेडी	ओमकॉलनी, दत्त कॉलनी, सुपडू आप्पा कॉलनी, भागशः जुने धुळे गावठाण एरिया, भागशा श्रीपादवाडी फुले कॉलनी, कलामंदीर, पांझरापोळ, डोंगरे महाराज नगर,	उत्तर	एकविरा देवी पुलापासुन पांझरा नदीने मनपा नविन हदद वरखेडी स.नं. ३ चे ईशान्य कोप-या पावेतो.	१० (अ)- अनुसूचित जमाती
			पूर्व	वरखेडी स.नं. ३ चे ईशान्य कोप-यापासुन मनपा नविन हददीने स.नं. २१० चे नाल्यापावेतो.	१० (ब)- नागरीकांचा मागास प्रवर्ग
			दक्षिण	वरखेडी स.नं. २१४ चे अग्नेय कोपरा नाल्यापासुन बाळापुर शिव ने, पश्चिमेकडे अन्वरनाला जुनी हदद पावेतो. अन्वर	

अ.जा-१०५ अ.ज- २८७६	गाव	सॉमिल परिसर, माधव कॉलनी, मनमाड जीन, नित्यानंदनगर, जलाराम बाप्पा मंदीर परिसर, दिल्लीवाला जीन, पशु वैद्यकिय (जनावरांचा) दवाखाना, बडगुजर प्लॉट		नाला हददीने पुढे धुळे स.नं. २६७, २६८, ३०१ चे पुर्व हददीने अन्वर नाला पुला-पावेतो- तेथुन-पुढे-पश्चिमेकडे कॉटन मार्केटचे वायव्य कोपरा टी. पी. रस्ता पावेतो तेथुन पुढे टी. पी. रोड ने दक्षिणेस हाग्रा नाला पावेतो.	(महिला) १०(क)- सर्वसाधारण (महिला) १०(ड)- सर्वसाधारण
			पश्चिम	हाग्रा नाला मच्छी बाजार रस्त्याच्या क्रॉसींग पासुन उत्तरेकडे हाग्रा नालाने पारोळा रोड पुला पावेतो तेथुन पुढे पारोळा रोड ने पुर्वेकडे शिवाजी महाराज पुतळा पावेतो तेथुन ८० फुटी रस्त्याने सुभाष पुतळ्यापासुन पुढे शाळा नं. २ चे रस्त्याने श्री. पातुरकर यांचे घरापावेतो तेथुन नाल्याने बोहरी कॉलनीचे नेऋत्य कोप-या पावेतो. तेथुन वरखेडी रस्त्यापावेतो गायकवाड चौक व्यायाम शाळेच्या मागील बाजुने ग.नं. १४ पावेतो, तेथुन चिंचेच्या झाडा पावेतो, तेथुन ग.नं. १४ ने बाल गोपाल व्यायाम शाळेपावेतो. तेथुन समोरील रस्त्याने खुनी गणपतीवरुन भोई गल्लीने एकविरा पुला पावेतो.	
प्रभाग क्रमांक-११ (अ, ब, क, ड) लोकसंख्या- एकूण- २४३३५ अ.जा- १५७९ अ.ज- ८०९	कॉटन मार्केट परिसर व बाळापुर गाव	रामदेवबाबा नगर, काझीप्लॉट, यंग बॉईज स्कूल, अक्सानगर, दाळवाले प्लॉट, रमजानबाबा नगर म्यु.पल कॉलनी कष्णनगर प्रिती सुधाजी शाळा, रामचंद्र नगर, शांतीनगर, नाटेश्वर कॉलनी पवन नगर, संत नरहरी सोसायटी अभय कॉलेज परिसर, वाखारकर नगर, कृषी महाविद्यालय, अलंकार सोसायटी, नवनाथ नगर, विठ्ठल नगर, विश्वकर्मा नगर, माणिक नगर, श्रमजीवी सोसायटी	उत्तर	८० फुटी रोड नटराज सिनेमागृहापासुन टि.पी. रोड ने दक्षिणेकडे कॉटन मार्केटचे वायव्य कोप-यापर्यंत तेथुन पारोळा रोड ने अन्वर पुलापावेतो तेथुन उत्तरेकडे स.नं. ३०१, २६८, २६७ चे पुर्व हददीने बाळापुर ग.नं. १० चे वायव्य कोप-या पर्यंत तेथुन बाळापुर हददीने नाला ग.न. १९ चे हददीपावेतो.	११(अ)- नागरीकांचा मागास प्रवर्ग ११(ब)- सर्वसाधारण (महिला) ११(क)- सर्वसाधारण (महिला) ११(ड)- सर्वसाधारण
			पूर्व	बाळापुर ग.न. १९ चे नैऋत्य कोपरा नाल्यापासुन नाल्याने फागणे शिव ने ग.नं. १५४ चे अग्नेय कोप-या पावेतो.	
			दक्षिण	बाळापुर स.नं. १५४ चे अग्नेय कोप-यापासुन बाळपुर शिवने पश्चिमेकडे अन्वर नाला पावेतो तेथुन धुळे स.नं. ४२७ चे अग्नेय कोप-या पासुन स.नं. ४२६, ४२७, ४२५, ४२१/५, ४२०, ६१६ च्या दक्षिण हद्दीने स.नं. ६१६ चे नैऋत्य कोप-या पर्यंत. तेथुन उत्तरेकडे स.नं. ६१६ च्या पश्चिम हद्दीने ६१६ च्या वायव्य कोपरा डी. पी. रोड पर्यंत. तेथुन डी.पी. रस्त्याने दक्षिणेकडे जुन्या वडजाई रोड पावेतो तेथुन जुने वडजाई रस्त्याने उत्तरेकडे हमाल मापाडीचे अग्नेय कोप-यापावेतो तेथुन हमाल मापाडीचे दक्षिण हद्दीने व स.नं. ३९५ व ३८३ च्या सामाईक हद्दीने पश्चिमेकडे फायनल प्लॉट नं. ४४ चे उत्तर हद्दीने नवा वडजाई रोडपावेतो तेथुन उत्तरेकडे मच्छीबाजार चौक पावेतो.	
			पश्चिम	म्युपल कॉलनी नेऋत्य कोप-यापासुन ८० फुटी रस्त्याने नटराज सिनेमा गृह चौकापावेतो, तेथुन पुर्वेकडे टि पी. रस्त्याने कॉटन मार्केटचे वायव्य कोप-या पावेतो.	
प्रभाग क्रमांक-१२ (अ, ब, क, ड) लोकसंख्या- एकूण- २३९१३ अ.जा- १९ अ.ज- ३६	आझाद नगर झोपडपट टी परिसर हजारखोली नॅशनल उर्दू स्कूल आशियाना कॉलनी मिहलतनगर दुर्बल घटक हॉटेल बुशरा अबुबकर मशिद परिसर	आझादनगर स्लाटरहाऊस कबिरगंज जनता सोसायटी भागशः गजानन कॉलनी हजारखोली नॅशनल उर्दू स्कूल आशियाना कॉलनी मिहलतनगर दुर्बल घटक हॉटेल बुशरा अबुबकर मशिद परिसर	उत्तर	रातराणी चौक आझाद नगरचे वायव्य कोप-यापासुन पुर्वेकडे जाणारे टि.पी. रस्त्याने वडजाई रोड क्रॉस करुन अरिहंत मंगल कार्यालय पावेतो.	१२(अ)- नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला) १२(ब)- सर्वसाधारण (महिला) १२(क)- सर्वसाधारण १२(ड)- सर्वसाधारण
			पूर्व	अरिहंत मंगल कार्यालया पासुन दक्षिणेकडे जुने वडजाई रस्त्याने डि पी रोड स.नं. ४०३ पैकी भुखंड क्र. ५२१ पर्यंत तेथुन ९..०० मी अभिन्यास रस्त्याने पश्चिमेकडे भुखंड क्र. १०४ डि पी रोड पर्यंत तेथुन डि पी रस्त्याने वडजाई रोड पावेतो तेथुन सर्व्हे नं. ४४४/१ ब मधील भुखंड क्र. १२, ३४, ७५ ते ८१ समोरील डिपी रस्त्याने सर्व्हे नं. ४४२ मधील शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेच्या ईशान्य कोप-यापावेतो.	
			दक्षिण	स.नं. ४४२ मधील शाळेसाठी आरक्षित असलेल्या जोगेचा ईशान्य कोपरा डि पी रस्त्यापासुन स.नं. ४४२ च्या उत्तर हद्दीने नंदीरोड पावेतो.	
			पश्चिम	नंदीरोडने उत्तरेकडे रातराणी चौकापावेतो.	

प्रभाग क्रमांक-१३ (अ, ब, क, ड) लोकसंख्या- एकूण- २६१२८ अ.जा- ११२६ अ.ज- ७८	तिरंगा चौक गफूर नगर परिसर	मौलवीगंज, भागशः नंदीरोड परिसर लोकमान्य हॉस्पिटल, जयशंकर कॉलनी, फिरदोस नगर, स्वेस स्कूल, गफूरनगर, मदिना पार्क, तलाठी कॉलनी गजानन कॉलनी भागशा	उत्तर -	आग्रारोड अमर मित्र मंडळ पासून पुर्वेकडे फा. प्लॉट नं. ८८/ब चे ईशान्य कोप-यापावेतो तेथुन फा. प्लॉट नं. ८८/ब चे दक्षिण हददीपावेतो तेथुन मुलीचे उर्दु शाळेपासून मौलवीगंज मशिद पावेतो तेथुन बोळीने वडजाई रोड पावेतो.	१३ (अ)- नागरीकांचा मागास प्रवर्ग
			पूर्व	वडजाई रोड ने फा. प्लॉट नं. ४४ चे वायव्य कोप-या पावेतो, तेथुन उत्तर हददीने व हमाल मापाडीचे दक्षिण हददीत जुना वडजाई रोड पावेतो, तेथुन दक्षिणेकडे अरिहंत मंगल कार्यालयापावेतो.	१३ (ब)- सर्वसाधारण (महिला)
			दक्षिण -	अरिहंत मंगल कार्यालयापासून टि.पी. रस्त्याने पश्चिमेकडे वडजाई रोड पावेतो तेथुन टि. पी. रस्त्याचे पश्चिमेकडे चाळीसगांव रस्ता वेद शाळेपावेतो.	१३ (क)- सर्वसाधारण (महिला)
			पश्चिम	चाळीसगांव रोड वेद शाळेपासून उत्तरेकडे मालेगांव रोड क्रॉसींग पावेतो तेथुन आग्रारोडने अमर मित्र मंडळपावेतो.	१३ (ड)- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक-१४ (अ, ब, क, ड) लोकसंख्या- एकूण- २१७८७ अ.जा- २२७२ अ.ज-२३९०	दसेरा मैदान अग्रवाल नगर परिसर, व अग्रसेन चौक	पोलीस परेड ग्राऊंड, स्नेहनगर, अग्रसेन चौक, कॉन्व्हेंट हायस्कूल, हॉटेल गणपती पॅलेस एरिया पांडव प्लाझा, अग्रवाल नगर, राजवाडे नगर, विशाल नगर, कोरकेनगर, महावीर नगर, विठ्ठल नगर, छोरीयानगर, पश्चिम हुडको, वल्लभ नगर, रामवाडी नुतन पाडवी हायस्कूल,	उत्तर -	साक्रीरोड बाफना हॉस्पिटल पासून साक्रीरोडने पुर्वेकडे संतोषी माता मंदीर पावेतो तेथुन जेल रोडने तहसील कार्यालय चौकापावेतो तेथुन दक्षिणेकडे बारा पत्थर चौकापावेतो तेथुन पुर्वेकडे प्रभाकर सिनेमागृहा पावेतो.	१४ (अ)- अनुसूचित जमाती (महिला)
			पूर्व	प्रभाकर सिनेमा गृहा पासून आग्रारोडने चाळीसगांव मालेगांव रोड शिवाजी महाराज पुतळा पावेतो, तेथुन चाळीसगांव रोडने दक्षिणेकडे मोहाडी गट नं. १४० चे ईशान्य कोप-या पावेतो,	१४ (ब)- नागरीकांचा मागास प्रवर्ग
			दक्षिण	चाळीसगांव रोड ग.नं. ४१ चे ईशान्य कोप-यापासून पश्चिमेकडे गट नं. २२, २३, १२, १३, ७, ६/१ चे उत्तर हददीने रेल्वे क्रॉसींग पावेतो.	१४ (क)- सर्वसाधारण (महिला)
			पश्चिम	मोहाडी गट नं. ६/१ चे महामार्ग व रेल्वे क्रॉसींग पासून रेल्वे हददीने उत्तरेकडे अतिक्रमण वस्तीचे मागुन रेल्वे स्टेशन रोड पावेतो, तेथुन उत्तरेकडे स्टेशन रोडने लेनीन चौकातुन धान्य गोडावुन रस्त्याने मोतीनाल्यापर्यंत तेथुन मोती नाल्याने साक्रीरोड बाफना हास्पिटल पावेतो.	१४ (ड)- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक-१५ (अ, ब, क, ड) लोकसंख्या- एकूण- २२२४९ अ.जा- ६०५२ अ.ज-१७२५	विद्यावर्धि नी कॉलेज व गोळीबार टेकडी परीसर	नवजीवन इंग्लिश स्कूल परिसर, उत्कर्ष कॉलनी, विद्याविहार कॉलनी, लुंबिनीवन परिसर, महावीर कॉलनी, सप्तश्रंगी कॉलनी, मित्रकुंज कॉलनी, मलेरीया ऑफिस परिसर, अग्रसेन शाळा परिसर, समर्थ नगर भिमनगर, यशवंत नगर राजीव गांधी नगर, शनीनगर अशोक नगर, एल.आय.सी. कॉलनी, भावसार कॉलनी, सम्राटनगर वैभव नगर, नवजिवन नगर	उत्तर	महिंदळे स.नं. ५८ चे वायव्य कोप-यापासून (जुनी मनपा हदद) साक्रीरोड ने पुर्वेकडे मोती नाल्याचे पुर्व हददीपावेतो बाफना हॉस्पिटल पावेतो.	१५ (अ)- अनुसूचित जाती (महिला)
			पूर्व	मोतीनाला बाफना हॉस्पिटल पासून जुने धान्य गोडावुन रस्त्यापावेतो तेथुन दक्षिणेकडे टेक्सटाईल्स मिलचे ईशान्य कोप-या पावेतो.	१५ (ब)- नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला)
			दक्षिण	स्टेशन रोड टेक्सटाईल्स मिलचे ईशान्य कोप-यापासून चितोड रोड ने टेक्सटाईल्स मिलचे पश्चिम हददीपावेतो तेथुन चितोड रोड ने स.नं. ५७२ चे अग्नेय कोप-यापावेतो, तेथुन सं.नं. ५७२, ५७३, ५७८ चे दक्षिण हददीने मोतीनाला पासून मोतीनाला उत्कर्ष कॉलनी हददीपासून पश्चिमेकडे व डी.पी. रोड जुनी मनपा हदद स.नं. ५९ चे नेत्रत्य कोप-यापावेतो.	१५ (क)- सर्वसाधारण
			पश्चिम	सं.नं. ५९ नेत्रत्य कोप-यापासून जुने मनपा हददीने उत्तरेकडे साक्रीरोड पावेतो.	१५ (ड)- सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक-१६ (अ, ब, क) लोकसंख्या- एकूण- १८००६ अ.जा- ३१२२ अ.ज १७३७	संगमा चौक परिसर शहर हद्दीने नव्याने समाविष्ट चितोड गाव	मोतीनाला परिसर कालिकानगर, अजबेनगर, कृषी नगर, भोलेबाबा नगर,रामनगर, संगमा चौक, सुशिलनगर, शास्त्रीनगर,शर्मा नगर हटकरवाडी, चितोड रोड परिसर इत्यादी संभाप्पा कॉलनी	उत्तर	महींदळे स.नं. ८० चे वायव्य कोपरा जुनी मनपा हददपासुन पुर्वेकडे डी. पी. रोड पावेतो तेथुन पुर्वेकडे डी.पी. रस्त्याने उत्कर्ष कॉलनीचे दक्षिण हददीने मोतीनाला पावेतो, स.नं. ५७९ व ५७० चे उत्तर हददीने १०० फुटी रस्त्यापावेतो.	१६ (अ)- अनुसूचित जाती (महिला) १६ (ब)- अनुसूचित जमाती (महिला) १६ (क)- सर्वसाधारण
			पूर्व	स.नं.५७० चे ईशान्य कोपरा १०० फुटी रस्त्याचे नाल्याने दक्षिणेकडे ५६९ चे ईशान्य कोप-यापावेतो, तेथुन उत्तर हददीन १०० फुटी रस्त्यापावेतो तेथुन स.नं. ५६८ चे हददीपावेतो तेथुन दक्षिणेकडे स.नं. ५६९ चे नैऋत्य कोप-यापावेतो. तेथुन पुर्वेकडे स.नं. ५६९ चे अग्नेय कोप-यापावेतो तेथुन दक्षिणेकडे चितोड रोड पावेतो, तेथुन १०० फुटी रस्त्याने स.नं.५१८ ब चे दक्षिण हददीपावेतो.	
			दक्षिण	१०० फुटी रस्ता स.नं. ५१८ ब चे हददीने पुढे डी. पी. रस्त्यापावेतो, तेथुन पुढे पश्चिमेकडे सुरत नागपुर महामार्ग पावेतो, तेथुन जुनी मनपा हदद उत्तरेकडे मोतीनाल्यापावेतो, तेथुन नाल्याने दक्षिणेकडे मौजे रावेरचे शीव पावेतो.	
			पश्चिम	चितोड स.नं. २२चे दक्षिण हदद नाल्यापासुन मनपाचे नविन हददीने चितोड स.नं. ३४ चे वायव्य कोप-यापावेतो, तेथुन स.नं. ३४ व ३६ चे उत्तर हददीने जुनी मनपा हददीपावेतो, तेथुन जुनी मनपा हददीने महींदळे स.नं. ८० चे वायव्य कोप-यापावेतो.	
प्रभाग क्रमांक-१७ (अ, ब, क, ड) लोकसंख्या- एकूण- २२३२४ अ.जा- १७८६ अ.ज ८६२	रेल्वे स्टेशन सानेगुरुजी सोसायटी परिसर	शिवशक्ती कॉलनी,धनाई पुनाई कॉलनी, शासकिय दूध डेअरी परीसर शिवशक्ती, शाळा नं.२८ परिसर, शिवशंकर,साने गुरुजी सोसा. तुळसाबाईचा मळा, विखेनगर अण्णासाहेब पाटील नगर, भाईजी नगर, इत्यादी	उत्तर	स.नं. ५७२ चे वायव्य कोप-यापासुन स.नं. ५७३ व ५७१/ब चे दक्षिण हददीने चितोड रोड पर्यंत तेथुन दक्षिणेकडे प्रताप मिलचा कोप-यापावेतो, तेथुन पुर्वेकडे चितोड रोडने टेक्स्टाईल्स मिलचे स्टेशन रोड हददीपावेतो.	१७ (अ)- नागरीकांचा मागास प्रवर्ग १७ (ब)- सर्वसाधारण (महिला) १७ (क)- सर्वसाधारण (महिला) १७ (ड)- सर्वसाधारण
			पूर्व	टेक्स्टाईल्स मिलचे ईशान्य कोप-यापासुन स्टेशन रोड ने दक्षिणेकडे रेल्वे स्टेशनकडे जाणारे रस्त्यापावेतो, तेथुन अतिक्रमण वस्तीचे मागील बाजुने दुध डेअरी रोड पावेतो.	
			दक्षिण	दुध डेअरी रोड रेल्वे क्रॉसींग पासुन दुध डेअरीचे रस्त्याने हिंद कॉक्रीटचे समोरील रस्त्याने हायवे पावेतो, तेथुन स.नं. ५१० अ, ५२१ चे उत्तर हददीने मनपा जुनी हदद नाल्यापावेतो.	
			पश्चिम	धुळे स.नं.५२१ चे नैऋत्य कोपरा नाल्यापासुन मनपा जुनी हददीने चितोड रोड पावेतो, तेथुन स.नं. ५६२ /ब, ५१८/ब चे दक्षिण हददीने १०० फुटी रस्त्यापावेतो तेथुन तेथुन १०० फुटी रस्त्याने स.नं.५६९ चे अग्नेय कोप-यापावेतो, तेथुन पश्चिमेकडे स.नं. ५६९ चे नैऋत्य कोप-या पावेतो, तेथुन उत्तरेकडे स.नं. ५६८ चे ईशान्य कोप-या पावेतो, तेथुन स.नं. ५६९ चे ईशान्य कोप-या पावेतो तेथुन स.नं.५७२/ब चे वायव्य कोप-या पावेतो.	
प्रभाग क्रमांक-१८ (अ, ब, क, ड) लोकसंख्या एकूण- २५८५७ अ.जा- २७१९ अ.ज २३१४	मोहाडी गाव हिरे मेडिकल कॉलेज परिसर व अवधाग गाव	दिपशक्ती,समता नगर, सहजिवन नगर,कोळवले नगर,गुरुद्वारा परिसर,जिरेकर नगर, हिरे मेडीकल कॉलेज परिसर,वडारवाडी मोहाडी गावठाण व कॉलनी एरिया, म्हाडा कॉलनी, जय शंकर सोसा. वनश्री सोसायटी, भाग्यश्री सोसा. गोंड लोक वसाहत, अवधान	उत्तर	स.नं. ५२२ चे नैऋत्य कोप-यापासुन मनपा जुनी हदद व स.नं. ५२१, ५१०/ब, ४८९, ४८८ चे उत्तर हददीलगत रस्त्याने दुध डेअरी रस्त्याने आग्रारोड पावेतो, तेथुन रेल्वे हददीने महामार्ग हायवे पावेतो, तेथुन मोहाडी गट नं. ६/१, १२, १३, २२, २३ ४१ चे उत्तर हददीने चाळीसगांव रोड पावेतो.	१८ (अ)- अनुसूचित जाती १८ (ब)- नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला) १८ (क)- सर्वसाधारण
			पूर्व	मोहाडी गट नं. ४१ ईशान्य कोप-यापासुन चाळीसगांव रोड ने मनपा जुनी हदद पावेतो तेथुन जुने मनपा हददीने अवधान शीव पावेतो, तेथुन अवधान ग.नं. १२०, १२१, १२३, १२४ ते १२६, १३१ चे पुर्व नवीन हददीने मौजे लळींग गांवचे शीव पावेतो.	

			दक्षिण	अवधान ग.नं. १३१ चे अग्नेय कोप-यापासुन मनपा नवीन हद्दीने पश्चिमेकडे ग.नं. १७७ चे नैऋत्य कोप-यापावेतो तेथुन ग.नं. १७७, १६७ चे पूर्व हद्दीने व ग.नं. १७६ चे दक्षिण हद्दीने ग.नं. १७६ चे दक्षिण हद्दीने ग.नं. १८० चे हद्दीपावेतो तेथुन ग.नं. १८० चे पूर्व हद्दीने ग.नं. १८३ चे हद्दीपावेतो तेथुन ग.नं. १८३ चे उत्तर पूर्व व दक्षिण हद्दीने लळींग शीव पावेतो तेथुन मनपा नविन हद्दीने मुंबई आग्रा महामार्ग पावेतो तेथुन उत्तरेकडे महामार्गाने ग.नं. २२ चे नैऋत्य कोप-यापावेतो, तेथुन ग.नं. २२, २१, २० चे दक्षिण हद्दीने, ग.नं. २० चे अग्नेय कोप-यापर्यंत तेथुन उत्तरेकडे स.नं. १४/२ चे गट नं. १४/१ चे उत्तर हद्दीत हायवे पावेतो, तेथुन आग्रारोड ने गट नं. ८८ चे अग्नेय कोप-या पावेतो, तेथुन ग.नं. ८६, ८४, ७७, ७५, ६६ चे उत्तर हद्दीने ग.नं. ६६ चे वायव्य कोप-यापर्यंत तेथुन ग.नं. ६६, ६१, ४२, ४१ चे पश्चिम हद्दीने लळींग शीव पावेतो तेथुन मनपा नविन हद्दीने पश्चिमेकडे नाले पावेतो	(महिला) १८(ड)- सर्वसाधारण
			पश्चिम	धुळे मनपा नवीन हद्दीने अवधान ग.नं. ६२ चे नैऋत्य कोप-यापासुन नाल्याने व मनपाचे नविन हद्दीत जुने हद्दीपावेतो तेथुन पुढे नाल्याने जुने मनपा हद्दीने धुळे स.नं. ५२२ चे नैऋत्य कोप-यापावेतो.	
प्रभाग क्रमांक-१९ (अ, ब, क, ड) लोकसंख्या- एकूण- २६६११ अ.जा- २१२ अ.ज १४१९	मायक्रो टाकी परिसर व पिंपरी गाव	बोरसेनगर जामका मळा, मुल्ला नगर पूर्व हुडको अविष्कार कॉलनी, मायक्रोव्ही स्टेशन	उत्तर	चाळीसगांव रोड सुर्य मंदीर वेद शाळेपासुन टिपी रोड ने हॉटेल रातराणी चौकापावेतो, तेथुन दक्षिणेकडे नंदीरोडने स.नं. ४४२ चे वायव्य कोप-या पावेतो, तेथुन स.नं. ४४२ चे उत्तर हद्दीने डी.पी. रोड पावेतो तेथुन डी.पी.रोड ने वडजाई रोड पावेतो, तेथुन स.नं. ४१३ चे वायव्य कोप-या पासुन स.नं. ४१३, ४२२, ४२३, ४२४, ४२८ चे उत्तर हद्दीने जुनी मनपा हद्द अन्वर नाला पावेतो.	१९ (अ)- नागरीकांचा मागास प्रवर्ग
			पूर्व	जुनी मनपा हद्द अन्वर नाल्यापासुन पिंप्री शीव मनपा हद्दीने, नाल्याने दक्षिणेकडे सावळदे शीव पावेतो.	१९ (ब)- नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला)
			दक्षिण	पिंप्री गट नं. १ चे अग्नेय कोपरा नाल्यापासुन गट नं. २७, ३२, ३३, ३४ चे दक्षिण हद्दीने मनपा जुनी हद्द पावेतो तेथुन पुढे चाळीसगांव रस्ता हद्द पावेतो.	१९ (क)- सर्वसाधारण (महिला)
			पश्चिम	धुळे मनपा जुनी हद्द चाळीसगांव क्रॉसींग पासुन चाळीसगांव रोड ने उत्तरेकडे सुर्य मंदीर वेद शाळेपावेतो.	१९ (ड)- सर्वसाधारण

(१) मराठी व इंग्रजी अधिसूचनेमधील प्रभागाच्या वर्णनामध्ये तफावत असल्यास नकाशांमधील हद्दीनुसार वर्णन ग्राह्य धरण्यात येईल.

(२) महानगरपालिकेच्या क्षेत्राच्या प्रभागाच्या सीमा दर्शविणारे नकाशे कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी महानगरपालिका कार्यालयात उपलब्ध राहतील.

मुंबई

दिनांक : १ ऑक्टोबर २०१८

ज. स. सहारिया,

राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र

STATE ELECTION COMMISSION, MAHARASHTRA

No. SEC/MNC-2018/CR-42/D-5- In exercise of the powers conferred by section 5(3), 5A and section 14 of the "The Maharashtra Municipal Corporation Act, (Bom.LIX of 1949) (hereinafter referred to as the said Act) after carefully taking in to consideration the objection and suggestions received, in response to the draft Notification No. DMC/Election/30/2017-18, dated 27/08/2018 fixing for the Dhule Municipal Corporation, the number and the extend of the wards into which the said municipal area shall be divided and specifying the wards reserved for the Scheduled Castes the Scheduled Tribes, the Backward class of citizens and Women (including women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward class of citizens) as the case may be, as shown in the Schedule to the said draft notification I, J. S. Saharia - State Election Commissioner, Maharashtra, hereby makes the following Notification.

NOTIFICATION

1. WHEREAS, the State Election Commissioner, Maharashtra has specified for the Dhule Municipal Corporation under section 5A of the "Maharashtra Municipal Corporation Act" for the number of seats to be reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens and Women (including women belonging to the Scheduled castes the Scheduled Tribes and the Backward class of citizens) as shown below :-

Details of Number of councilors Reserved Seats etc.

(i)	Total number of	
	(a) Councilors to be elected	- 74
	(b) Wards having 4 seats	- 17
	(c) Wards having 3 seats	- 02
	(d) Wards having 5 seats	- 00
	(e) Total Number of wards	- 19
(ii)	The Number of seats to be reserved	
	(a) for the Scheduled Castes	- 06
	(b) for the Scheduled Tribes	- 05
	(c) for the Backward class of Citizens	- 20
(iii)	The total number of seats to be reserved for women -	37
	(Including women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of citizens)	

- (iv) Out of seats at serial number (iii) above the number of seats reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward class of Citizen, as shown in item at serial number (ii) (a), (ii) (b) and (ii) (c) above respectively are as under :-
- | | | |
|--|---|----|
| (a) for the Scheduled Castes | - | 03 |
| (b) for the Scheduled Tribes | - | 03 |
| (c) for the Backward Class of citizens | - | 10 |
- (v) Number of seats reserved for general women Category
[Number of seats at serial number (iii) minus seats at serial number (iv)] - 21
- (vi) Unreserved Seats - 22

2. And, WHEREAS, the lots for reserving the seats for the Backward class of Citizens and women (including seats reserved for women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward class of Citizen) were drawn on date 24th August, 2018.

3. Now, therefore, in exercise of sections 5(3), 5A and 14 of the "Maharashtra Municipal Corporation Act" the State Election Commissioner, Maharashtra state hereby fix the number and extend of the wards into which the said Municipal Corporation area shall be divided and specify the wards in which seats shall be reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes the Backward Class of the citizens and Women (including women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward class of citizens) as the case may be, as shown in the schedule to this Notification.

4. This Notification shall take effect for the purpose of the next general election held immediately following the date of this Notification.

Notification

SCHEDULE 2 BOUNDARY LIMITS AND DISCRPTION					
DHULE MUNICIPAL CORPORATION GENERAL ELECTION -					
Ward No and Population	Name of the ward, if any	Location (Mention landmark of ward, place Etc.	Extent of the ward		If the seat is reserved for whom i.e. whether for Scheduled Castes/Scheduled Tribes/Backward class of citizens or for Women (including SC Women, ST women or BCC women)
1	2	3	4	5	6
Ward No.-1 (A,B,C, D) Population- Total- 24200 S.C.- 3877 S.T.-2826	Bhokar And North Part Of Valvadi	North Part Of Valavadi Village Newly Included In City Limit, Sainik Colony, Ekvira Park, Jai Bajrang Colony, Om Nagar, Gawale Nagar, Vidyut Prabha Society, Saptsrunji Police Colony, Devki Nagar, Manjulabai Desale Colony, Deomogara Colony, Arun Nagar, Shramshaply Colony, Sankalp Colony, Rajguru Nagar, Akshay Colony, Ayodhya Nagar, Vankhede Nagar,Raj Sarthi Colony, Ambaji Nagar, Vighnharta Colony, Sane Guruji, Suryody Colony, Mali Nagar, Borse Nagar, Dhandai Nagar, Gautam Nagar, Indra Prast Colony, Bijali Nagar, Pornima Nagar, Rajendra Nagar, Aashray Colony	North	From North-West Corner of Survey of Survey No. 80 Bhokar Eastern border of Survey No. 116 after that from survey No. 11 Walwadi to North border Survey No.19A upto Old municipal corporation limit boundary.	1(A)-Scheduled Caste (woman)
			East	From North-East Corner of 19A towards south side survey no. 34 South-East upto Nalla.	1(B)- Scheduled Tribe
			South	From Easter boundary of survey number 34 towards west along Nala up to north corner of survey number 1 from there towards south along Nakane war road up to East-South corner of survey number of 139 from there along the southern boundary of survey number 139 up to west corner of survey number 139 from there towards North along the western boundary of survey number 139 up to border of survey number 140 from there along the north border of survey number 139 towards East up to border of survey number 170 from there along the western border towards north up to sushi Nala. From there along the sushi Nala up to west border of Bhokar survey no 19.	1(C)- Backward Class of Citizen
			West	From South -West corner of Survey No. 19 along Nothern boundary of Survey No. 19,20, 78,79 upto North West Corner of Survey No. 80.	1(D)-General (woman)
Ward No.-2 (A,B,C, D) Population - Total-26131 S.C.- 1466 S.T.-2450	Nagaon Bari, Swami Narayan Mandir, Shashkiy Tantr Niketan Area	Nagon Bari Atrikraman, Badgujar Colony, Forest Colony, Oswal Nagar, Aarati Society, Satpuda, Tirupati Nagar, Prabhat Colony, Andnd Nagar, Bhoi Society, Sant Sena Nagar, Ekta Nagar, Shashkiy Tantraniketan Bhag, Datt Colony, Starch Factory, Shashri Nagar Etc.	North	From North-West vorner of Survey No. 335 towards East along nala in Suvery No. 336 upto main nalla. Then along Nalla upto Agra Road. Then along Nalla in Survey No. 244 towards East upto North East Corner up Survey No. 254.	2(A)- Backward Class of Citizen
			East	From Survey No. 254 South-East Corner Nalla towards old Municipal limit along Biladi Village boundary then towards East upto Deopur Survey No. 135 North-East Corner then towards South along old Municipal corporation limit upto Panzara river.	2(B)- General (woman)
			South	From, Survey No. 102 Old Municipal limit along Northern bank of Panzara river towards West upto Prabhat Nagar Plot No. 149, then upto Prabhat Nagar S.S.V.P.S College then along compound wall Govt. polytechnic road then along compound wall up Mahajan	2(C)- General (woman) 2(D)- General

				High School to Ajmera Hostel then towards North upto North-East Corner of Survey No.53. then towards West upto Agra road then towards West up to Hotel Him, then towards West upto Municipal limit.	
			West	From Open Space of Survey No. 39 Near Municipal limit towards North along Old Municipal limit upto North-West Survey No. 46. then, along Walwadi boundary upto Nalla then, towards North upto North-West corner of Survey No.324, 332, 335.	
Ward No.-3 (A,B,C,D) Population- Total- 26027 S.C.- 577 S.T.- 708	Mahajan High School S.S.V.P.S College Oudyogic Industrial Training School, L.M. Sardaar Highschool Ekvira Devi Temple Area	Sharada Nagar, Sant Gadage Baba Society, Sigal Nagar, Vitabhatti, Gulab Haji Nagar, Sarswati Colony, Donde Colony, Indira Colony, Navrang Colony, Lala Sardaar Nagar, Mohammadi Nagar, Hindu Smashaan Bhumi, Andar Vali Majjid, Nurani Majjid, Momin Vada,	North	From open Space of Survey No. 39 Near Municipal limit towards East up to Hotel Him Old Agra Road, From their towards North upto West North Corner of Survey 53 then, towards East upto North-East corner of Survey No. 53.	
			East	From North East corner of Survey No. 53 towards South upto singal Nagar, then upto Ajmera Hostel from their towards South upto Mahajan High School from their along the the wall D.C. College road. from their towards South along the college of SSVPS College wall upto Prabhat Nagar then along the border of Prabhat Nagar up to Sushi Nalla. from Along the Panzara river bank to Ekvira Devi Temple Bridge.	
			South	Form Ekvira Devi Temple bridge to Main Chowk from towards North Along the Amardham Road. by Post office lane upto Agra road from their along Deopur Talathi Office road upto Londhi Nalla from their along the Londhi Nala to Sushi Nala then towards West along the Sushi Nalla to Muslim Kabrastan Old Municipal limit.	3(A)- Backward Class of Citizen
			West	Form Sushi Nala Muslim Kabrastan from towards North along the Old Municipal Limit upto Open Space of Survey No.39 Near Old Municipal Limit.	3(B)- General (woman) 3(C)- General (woman) 3(D)- General
Ward No.-4 (A,B,C,D) Population- Total- 22442 S.C.- 3893 S.T.-710	Jaihind High School And Professor Colony Area, Panchvati Neharu Chouk Area	Jahind Colony, Professor Colony, Mayor Colony, Rajput Colony, Nagai Colony, Vishnu Nagar, Chandan Nagar, Nagsen Vadi, Andakruti Bagicha, Ramabai Ambedkar Nagar, Panchal Vada, Panchvati Bhandari Galli.	North-	From North-East Corner of Panchyat Samittee along the Wadibhokar road upto Nehru Ngar Water tank from their towards North in front road of Mr. A.B. Shah's House upto Sushi Nalla. then along the Sushi Nalla upto Londhi Nalla from their along the Londhi Nalla towards South upto Deopur Talathi Office road. then from Old Agra road along the Post Office lane to Amardham Road then towards South upto main Chowk then, towards East upto Ekvira Devi bridge.	4(A)- Scheduled Caste
			East	From Ekvira Devi bridge to along the panzara river northern bank upto big bridge.	4(B)- Backward Class of Citizen (woman)
			South	From Big bridge upto Dr. Babashaheb Ambedkar Nagar Shri. Raju baisane's house	4(C)- General (woman)
			West	From Panjara river shri raju baisane's Houst towards north upto Nakane road shri Hiranman ziparu patil's dairy from there along the Nakane road towards west upto Vijay Patil Credit Society from there towards north upto sundar Madhav Bangala from there towards	4(D)- General

				East upto Indira Garden from there along the Main Road towards North upto Shri Bafana's house from there along the southern border of survey number 20 upto North-East corner of Panchayat Samiti	
Ward No.-5 (A,B,C,D) Population- Total-23512 S.C.-1212 S.T.-833	Jaihind Senior College, Indira Garden, Prmod Nagar Area	Janki Nagar, Sushant Colony, Charch Area, Vijay Police Colony, Sailani Colony, Shriram Colony, Ram Nagar, Abhiyanta Nagar, Gajanan Baba Mandir Patil Nagar, Anmol Nagar Netaji Colony, S.R.P. Colony, Shradha Nagar, Unnati Nagar, Ekvira Nagar, Bharat Nagar, Shire Colony, Shashkiy Vasahat, Gita Nagar, Jagannath Nagar, Shahu Nagar, Prmod Nagar, Tulshiram Nagar, Shreyas Colony, Anand Nagar, Saibaba Nagar, Ambedkar Nagar	North	From Old Municipal limit West-North corner of Survey No. 42 along the North bank of Sushi Nalla upto Adv. A.B. Shah's House road.	5(A)- Backward Class of Citizen(woman)
			East	From sushi nala towards south along the road of Adv. A.B. Shah's house upto Neharu Nagar Water Tank then along the Wadhi-Bhokar road upto North-East corner of panchayat samiti office then towards south along the southern border of survey number 20 upto shri Bafana's house then by main road upto Indira Gardern towards south upto Indira Garden from there towards west sundar madhav Banglow and from there towards south Vijay Patil credit society and from there towards East along the Nakane road upto Hiranman Ziparu Patil Dairy's and from there towards south along the bol lane upto Panzara river Shri. Raju Baisane's House.	5(B)- General (woman) 5(C)- General 5(D)- General
			South	From Panzara river Raju Baisane's house towards west along the Panzara river upto old municipal limit West-South corner of survey number 66	
			West	From Pazara river South-West corner of Survey No. 66 towards along the old municipal limit upto North border of Sushi Nalla.	
Ward No.-6 (A,B,C,D) Population- Total- 26245 S.C.-2634 S.T.-4977	South Part Of Valvadi, Nakane Morane And Mahindale Village	(Valvadi Shivar) Yashodhan Colony, Aadhar Nagar, Ramkrushn Nagar, Vinod Nagar, Santosh Nagar, Tuljabhavani Nagar, Pawan Nagar, Shubham Nagar, Gayatri Nagar, (Mahindale Shivar) Yamuna Colony Icchapurti Colony, Sachidanand Nagar, Aniruddh Nagar, Rajendra Nagar, Shivsagar Park, Suyog Colony, Gulmohar Apartment, Satjhopdya, Ramdas Nagar, Keshar Nagar, Suraj Coloy, Ajinkya Tara Housing Society, Shrihari Colony, Rajratn, Datt Digambar Society, Vishal Colony, Minai Nilkantheswar Colony, Kalyani Nagar, Sonchafa, Digvijay Colony, Sinchan Colony, Gojartai Bhmare Society, Bhim Vaibhav Colony (Morane Shivar) Guru Ganesh Nagar, Shriram Colony, Swami Samrth Nagar, Vallabh Nagar,	North	From North-West corner of Walwadi survey number 164+165 towards East along the Nala up to north west corner of survey number 170 from there towards south up to east south corner of survey number 140 from there along the border of survey no 139 up to North-West corner of survey number 139 from there along the Border of survey no 1 War-Nakane Road from there towards North corner of survey number 139 by anti clock direction up to war Nakane road from there towards north up to north corner of survey no 1 from there along the sushi Nala up to old municipal limit north west corner of survey no 43	6(A)- Scheduled Tribe (woman) 6(B)- Backward Class of Citizen(woman) 6(C)- General 6(D)- General
			East	From North East corner of Walwadi Survey No. 137 along old municipal limit towards South upto panzara river from along the panzra river southern bank towards West upto North West corner of Mahindale Survey No. 8, then towards South along old municipal limit upto south border of Mahindale Survey No. 99.	
			South	From East-South corner of Mahindal Survey No. 99 along the Chittod Village border towards West upto Nalla. then towards West along the Chittod Village border and Nalla. upto East-South Corner of Survey No. 108, then towards South along the Northern border of Survey No. 108 upto Kundane Village border, West-South corner of Survey No. 112.	

		Hari Om Nagar, Icchapurti Nagar, Balaji Nagar, Mansaram Nagar, Dudh Dairy Housing Society Pandav Nagar, Bijasani Nagar, Surya Nagar	West	From West-South corner of Morane Survey No. 112 new municipal limit and Morane village border towards North upto Panzara river then towards East upto West-South Corner of Nakane Survey No. 7 then from along the West border of Nakane Survey No. 12, 13, 35, 36, 130, 129, 128, 120, 117 upto North West corner of Survey No. 117 from their along the East border of Walwadi Survey No. 161, 162 upto North West Corner of Survey No. 164+165.	
Ward No.-7 (A,B,C,D) Population- Total- 23046 S.C.- 2517 S.T.- 573	Mogalai Gawali Vada Area Shindig Camp Kumar Nagar	Gawali Vada, Jagdish Nagar, Bhart Bagicha, Mahale Nagar, Phule Nagar, Charch Area, Bhoi Vada, Krushn Nagar (Partly) Padmnabh Nagar, Kumar Nagar, Samata Nagar, Milind Society, Gurunanak Society, Ganesh Colony, Shriram Nagar, Shital Colony, Vikas Colony	North	From North West corner of Survey no. 8 along the Panzara river upto road in front of Collector Banglow.	7(A)- Scheduled Caste 7(B)- Backward Class of Citizen(woman) 7(C)- General (woman) 7(D)- General
			East	From Panzara river along the road of Collector Banglow towards South upto Sakri road Old Civil Hospital Gate.	
			South	From Old Civil Hospital Gate towards West along the Sakri road old Municipal limit West-South corner of Survey No. 8 Mahindale.	
			West	From Sakri road West-South Corner of Survey No. 8 Mahindale towards North Panzara river upto North-East Corner of Survey No. 8.	
Ward No.-8 (A,B,C,D) Population- Total-22008 S.C.- 470 S.T.- 240	Collector Office Area, New Dmc Administ rative Bilding .3lkug PoiuoUyzz Area Pach Kandil Area, Macchi Bajar Chouk Area, Kondaji Vijay Vyayam Shala	Civil Hospital, Kamlabai Girls High Shool, Sarvoday Colony, Tower Bagicha, Partly Lane No. 1 And 2, Rajkamal Theater, Prabhakar Theater Area, Pach Kandil And Us Galli, Macchi Bajar Area, Partly Lane No. 5,6,7 Moulviganj Partly.	North	From Junction of Panzara river Collectors residence Banglow road towards East upto DDCC Bank Gate towards South along back lane between Agra road and Lane No 2 upto JB Road, then Panch Kandil Froot Market lane. from along the lane upto Agra road form towards North upto J B Road then towards East along JB road upto Back lane of Lane No. 5 and 6. then towards North along back lane upto Post Office lane. then towards East upto Hagra Nala bridge.	8(A)- Backward Class of Citizen 8(B)- Backward Class of Citizen(woman) 8(C)- General (woman) 8(D)- General
			East	From Hagra nala Manmad Jin road Bridge along the Hagra Nalla upto Macchi Bazar road form along the Vadjai road and Lane Mauliviganj Masjid along the Maulviganj road upto Girls Urdu High School.	
			South	From North East corner F.P.No. 88/D upto School No. 20 Road from lane towards West upto Southern border of F.P.No 88/D from Nalla of Ghadyalwali Masjid towards West along the Nalla towards West upto Amar Mitra Mandal Board Agra road. then towards North along the Agra road upto Prabhakar Talkies then upto Bara pathhar Chowk	
			West-	From Bara Phattar Chowk to Tahsil office Chowk then towards West along the Jail road upto Santoshi Mata Mandir from their along the Sakri road towards East up to Old Civil Hospital Gate. then along the road in front of Collector's Banglow panzara river.	
Ward No.-9 (A,B,C) Population- Total- 18676 S.C.- 790 S.T.- 126	Old Dhule, Mahatma Gandhi Statue Area	Gadhi, Panjhreswar Mandir, Vitthal Temple, Murlidhar Mandir, Durgadei Mandir, Dnyaneswar Mandir, Jhanjhani Mata Mandir, School No. 16 Area, Nagar Patti Gandhi Statue, Lane No. 1,2,3,4,5,6,7 Partly Parola Road Gandhi	North	From DDCC Bank Gate towards East upto Ekvira Devi Bridge.	9(A)- Backward Class of Citizen 9(B)- General (woman) 9(C)- General
			East	From Ekvira Devi Bridge along the Bhoiee Galli upto Khuni Ganpati Mandir road then along the road upto Bal Gopal Vyam Shala then along the lane No. 14 Chich tree Chowk from their along the road behind Gaikwad Chowk Vyam Shala upto Varkhedi road from their towards West along Varkhedi road upto West South Corner	

		Nagar		of Bohri Colony.	
			South	From South West Corner of Bohari Colony along Hagra Nala towards West Hotel Sagar then road along School. No. 2 upto Mr. Paturkar House then along the in front of School No. 2 and by 80 Feet road upto Shivaji Maharaj Statu Parola road. from their towards West upto Hagra Nalla then towards South along the Hagra Nala upto bridge of Manmad Jin road then towards West upto lane between Lane no. 5 and 6 and then towards South upto J B Road.from their towards North along the Agra road upto Froot Market Lane from their towards West upto Back lane of Galli No. 2.	
			West	From Galli No. 2 Froot Market towards North along the back lane Between Agra road and Galli No. 2 upto Panzara river DDCC Bank Gate lane.	
Ward No.-10 (A,B,C,D) Population- Total-22597 S.C.-905 S.T.- 2876	Bhole Baba Mandir, Ice Factory Area Badgujar Plot And Village Varkhedi	Om Colony, Datt Colony, Supadu Appa Colony, Partly Old Dhule Gavthan Area, Partly Shripadvadi, Phule Colony, Kala Mandir, Panjhara Pol, Swamil Area, Madhav, Colony, Manmad Jin, Nityanand Nagar, Jalaram Bappa Mandir Area Dillivala Jin, Veterinary Dispensar,Badgujar Phot	North	From Ekvira Devi bridge along the panzara river new Municipal limit Varkhedi road upto North East corner of Survey No. Varkhedi 3	10(A)- Scheduled Tribe
			East	From North East Corner of Survey No. Vekhedi 3 along the new municipal limit upto Nalla of Survery No. 210.	10(B)- Backward Class of Citizen(woman)
			South	From East South Corner of Varkhedi Survey No. 14 Nalla along the Balapur Village border towards West upto Anvar Nala Old Municipal limit then along the Anvar Nala Border and East border of Dhule Survey No. 267, 268, 301 upto Anvar Nala Bridge From their towards West upto North West corner of Cotton Market T.P. Road. then towards South along the T.P.road upto Hagra Nala.	10(C)- General (woman)
			West	Crossing of Hagra Nalla Macchi Bazar road towards North along the Hagra Nalla Upto Parola road Bridge.then towards East upto along the Parola road upto Shivaji Maharaj Statue then along the 80 Feet road upto Nethaji Subhash Statue then along the school No. 2 road upto Mr. Paturkar's House. then along the Nalla upto West South Corner of Bohari Colony. then towards Varkhedi road then along the back lane Gaikwad Chowk Vyam Shala upto lane no. 14 then Chinch tree Chowk from their along the lane no. 14 upto Bal Gopal Vyam Shala from, their in front of road Khuni Ganpati Temple road and along Bhoiee Galli road upto Ekvira Devi bridge.	10(D)- General
Ward No.-11 (A,B,C,D) Population- Total-24335 S.C.- 1579 S.T.- 809	Cotton Market Area And Balapur Village,	Ramdev Baba Nagar Kajhi Plot, Yang Boys School, Aksa Nagar, Dalwale Plot, Ramjaan Baba Nagar, Municipal Colony, Krushn Nagar, Priti Sudhaji School, Ramchandra Nagar, Shanti Nagar, Nateswar Colony, Pawan Nagar, Sant Narhari Society, Abhay College Area, Vakharkar Nagar, Agriculture College, Alankar Society, Navnath Nagar, Vitthal	North	From 80 feet road Natraj Talkies along the T.P. road upto North West Corner of Cotton Market From their along the Parola road upto Anvar Nalla bridge then towards North along the East border Dhule Survey No. 301, 268, 267 upto North West Corner of Balapur Gat No. 90 then along Balapur Village border upto Nalla at Gat No.19 border.	11(A)- Backward Class of Citizen
			East	From West South Corner Balapur Gat No. 19 along the Nalla and Fagne Village Shiv up to East South Corner of Gat No. 154	11(B)- General (woman)
			South	From East-south corner of Balapur gat no 154 along the Balapur village shiv	11(C)- General (woman)
					11(D)- General

		Nagar, Vishwkarma Nagar, Manik Nagar, Shramjivi Society		towards west up to Anvar nala then East-South corner of Dhule survey no 427 from there along the southern border of survey no 426, 427, 425, 421/A, 420, 616 up to west south corner of survey no 616 from there towards north along the western border of survey no 616 up to north west corner of survey no 616 D.P. road from there towards south along the D.P. road up to old wadjai road. From there along the Wadjai road towards north up to East-south corner of Hamal-Mapadi society from there along the southern border Hamal-Mapadi society and common border of survey no 395 and 383 towards west along the northern border of final plot no 44 up to new Wadjai road from there along the Wadjai road up to Macchi Bajar chowk.	
			West	From West South of Municipal Colony along 80 Feet road to Natraj Talkies Chowk then towards East along the T.P. Road upto North West corner of Cottan Market.	
Ward No.-12 (A,B,C,D) Population- Total-23913 S.C.- 19 S.T.- 36	Azad Nagar Zhopadpatti Area Hazar Kholi Area	Azad Nagar Slotar House, Kabirgang, Janta Society Partly, Gajanan Colony, Hazarkholi, National Urdu School, Asiyana Colony, Millat Nagar, Durbal Ghatatk, Hotel Bushara Abu Bakhar Masid Area.	North	From North West Corner of Ratrani Chowk Azad Nagar towards East along the T.P. road and Crossing Vadjai road upto Arihant Mangal Karyalaya.	12(A)- Backward Class of Citizen (woman)
			East	From Arihant Mangal karayalaya towards south along old Wadjai road up to D.P. road Plot no 521 of survey no 403 from there along the 9 m. layout road towards west up to plot number 104 D.P. road from there along the D.P. road up to new Wadjai road from there along the D.P. road of survey number 444/1B Plot number 12, 34, 75 to 81 up to North-East corner of reserve land of school survey no 442.	12(B)- General (woman) 12(C)- General 12(D)- General
			South	From North-East corner of reserve land of school and D.P. road survey no 442 along the Northern border of survey number 442 up to Nandi road.	
			West	Along the Nandi road towards North upto Ratrani Chowk.	
Ward No.-13 (A,B,C,D) Population - Total-26128 S.C.- 1126 S.T.- 78	Tiranga Chowk, Gafur Nagar Area	Moulviganj Partley, Nandirod Area, Lokmany Hospital Jayshankar Colony Firdos Nagar, Swes School, Gafur Nagar, Madina Park, Talathi Colony, Gajanan Colony Partly.	North	From Agra road Amar Mitra Mandal towards East upto North East corner of F.P.No. 88/B then upto Southern border of F.P.No. 88/B from their Girls Urdu High School to Moulviganj Masjid from their along the lane upto Vadjai road.	13(A)- Backward Class of Citizen 13(B)- General (woman)
			East	From Vadjai road Nalla Pool towards South upto North West corner of F.P. No. 44 Vadjai Road towards North border and South border of Hamal Mapadi upto Old Vadjai road from then towards South upto Arihant Mangal Karyalaya.	13(C)- General (woman) 13(D)- General
			South	From Arihant Mangal Karyalaya along the T.P. road towards West upto Vadjai road then towards West along T.P. road upto Chalisgaon road Ved Shala.	
			West	From Chalisgaon road Ved Shala towards North upto Malegaon road crossing and towards North along Agra road upto Amar Mitra Madal.	

Ward No.-14 (A,B,C,D) Population- Total-21787 S.C.- 2272 S.T.-2390	Dashera Maidan Agrwal Nagar Area And Agrasen Chowk	Police Pared Ground, Sneh Nagar, Agrasen Chowk, Convent Highschool. Hotel Ganpati Palace Area Pandav Plaza Agrawal Nagar Rajwade Nagar, Vishal Nagar, Korke Nagar, Mahavir Nagar, Vitthal Nagar, Choriya Nagar, Pachhim Hudko, Vallabh Nagar, Ramvadi, Nutan Padavi High Shool	North	From Sakri road Bafna Hospital along the Sakri road towards East upto Santoshi Mata Mandir from their along the jail road upto Tahsil Karyala Chowk then towards South upto Bara Patthar Chowk from their towards East Prabhakar Talkies.	14(A)- Scheduled Tribe (woman)
			East	From Prabhakar Talkies along the Agra road upto Chalisgaon Malegaon road crossing Shivaji Maharaj Statue from then towards South along the Chalisgaon road upto North East corner of Mohadi Gat No. 140.	14(B)- Backward Class of Citizen
			South	From North East corner of Gat No. 41 Chalisgaon road towards West along the North border of Gat No. 22, 23,12,13,7,6/1 upto Railway crossing.	14(C)- General (woman)
			West	From Mohadi Gat No. 6/1 National Highway Railway Crossing towards North along the Railway border and behind Encroachment area upto station road.then towards North along the Station road by Lenin Chowk and Food Godawon road upto Moti Nalla. then along Motinala upto Bafna Hospital Sakri Road.	14(D)- General
Ward No.-15 (A,B,C,D) Population- Total- 22249 S.C.- 6052 S.T.-1725	Vidhya Vardhani College And Golibar Tekadi Area	Navjivan English School Area, Utkarsh Colony, Vidyavihar Colony, Lumbinivan Area, Mahavir Colony, Saptshrungi Colony, Mitrakung Colony, Malaria Office Area, Agrasen School Area, Samarth Nagar, Bhim Nagar, Yashvant Nagar, Rajvgandhi Nagar Shani Nagar Ashok Nagar L.I.C Colony, Bhavsar Colony, Samrat Nagar, Vaibhav Nagar, Navjeevan Nagar.	North	From North West corner of Mahindal Survey No. 558 (Old Municipal limit) along the Sakri road towards East upto Motinala Bafna Hospital.	15(A)- Scheduled Caste (woman)
			East	From Moti Nala Bafna Hospital along the Moti Nala Food Godawon road then towards South along Food Godawon road upto North East corner of Textile Mill Area.	15(B)- Backward Class of Citizen (woman)
			South	From North East Corner of Textile Mill Area along Chittod road upto West border of Textile Mill and from their along Chittod Road upto East South Corner of Survey No. 572 from their along the South border of Survey No. 572, 573, 578 upto Moti Nalla. From their Motinala towards West from Utkarsh Colony border and D.P. road Old Municipal Limit upto West South Corner Survey No, 59.	15(C)- General
			West	From West South Corner Survey No. 59 along Old Municipal limit towards North upto Sakri road.	15(D)- General
Ward No.-16 (A,B,C) Population- Total- 18006 S.C.-3122 S.T. 1737	Sangma Chowk Area And Newly Included Chitod Village	Motinala Area, Kalika Nagar, Ajbe Nagar, Krushi Nagar, Bholebaba Nagar, Ram Nagar, Sangama Chowk, Sushil Nagar, Shashri Nagar, Sharma Nagar Hatkavadi, Chitod Road Area, Sambhappa Colony Etc.	North	From North West Corner of Survey No. 80 Mahindale Old Municipal limit towards East upto D.P. road. then towards East along D.P. road. by South border of Utkarsh Colony upto Moti Nalla then along the North Border of Survey No. 579, 570 upto 100 Ft. Road.	16(A)- Scheduled Caste (woman)
			East	From North East Corner of Survey No. 570 along the Nalla of 100 Ft. road towards South upto North East corner of Survey No. 569 then along the North Border upto 100 Ft. road then upto Border of Survey No. 568 then towards South upto West South Corner of Survey No. 569 then towards East South Corner of Survey No. 569 from their towards South upto Chittod Road then along 100 Ft. road upto Survey No. 528/B	16(B)- Scheduled Tribe (woman)
			South	From 100Ft. road along the border of 528/B upto D.P. road then towards West upto Surat Nagpur Highway from	16(C)- General

				their along Old Municipal limit towards North upto Moti Nalla then along Moti Nala towards South upto Raver Village border.	
			West	From South Border of Chittod Survey No. 22 Nalla along New Municipal Limit upto North West corner of Chittod Survey No. 34 from then along North Border of Survey No. 34 and 36 upto Old Municipal Limit then along old Municipal Limit upto North West Corner of Mahindale Survey No. 80.	
Ward No.-17 (A,B,C,D) Population- Total-22324 S.C.- 1786 S.T. 862	Relway Station And Sane Guruji Society Area	Shivshakti Colony, Dhanai Punai Colony, Shashkiy Milk Dairy Area, Shivshakti, School No. 28 Area Shivshankar Colony, Sane Guruji Society Tulsabaicha Mala, Vikhe Nagar, Annasaheb Patil Nagar, Bhaiji Nagar Etc.	North	North West Corner of Survey No. 572 along the South border of Survey No. 573 and 571/B upto Chittod road then towards South upto Pratap Mill Area Corner then Towards East along Chittod road upto Textile Mill border Station road.	17(A)- Backward Class of Citizen
			East	From North West corner of Textile Mill Corner along Station road towards South upto Railway Station Road.and from their behind Encroachment Area upto Doodh Dairy road.	17(B)- General (woman)
			South	From Dooth Dairy road Railway Crossing along the Dooth Dairy road Hind Concrete then along the road upto Highway. then along North border of Survey No. 510A, 521 upto Old Municipal limit Nalla.	17(C)- General (woman)
			West	From West South Corner of Survey No. 521 Nalla along the Old Municipal limit upto Chittod road then along South Border of Survey No. 562/B and 518/B upto 100ft Road from their along 100ft road upto East South Corner of Survey No. 569 then towards West upto South-West Corner of Survey No. 569 then towards North upto North East Corner of Survey No. 568 then from their upto North East corner of 569 then upto North West corner Survey No. 572/B.	17(D)- General
Ward No.-18 (A,B,C,D) Population- Total- 25857 S.C.- 2719 S.T. 2314	Mohadi Village Hire Medical College Area And Avdhan Village	Dipshakti, Samta Nagar, Sahjivan Nagar, Kolvale Nagar, Gurudwara Area, Jirekar Nagar, Hire Medical College Area Vadarvadi, Modhadi Gavthan And Colony Area Mahada Colony Jayshankar Society, Vanshri Society Bhagyashri Society, Gond People Colony, Avdhan Village	North	From West South corner of Survey No. 522 Old Municipal limit and along North border road of Survey No. 521, 510/B, 489, 488 along the Dooth Dairy Road upto Agra road.from along the Railway line upto Highway then along the Northern border of Mohadi Gat No. 6/1,12, 13,22,23,41 upto Chaligaon road.	18(A)- Scheduled Caste
			East	From North East corner of Mohadi Gat No. 41 along the Chalisgaon road upto Old Municipal limit then along the Old Municipal limit upto Avdahan Village Border then along the East border of Gat No. 120, 121, 123, 124 to 126, 131 by New Municipal limit upto Laling Village Shiv.	18(B)- Backward Class of Citizen (woman)
			South	From East South corner Avdhan Gat No. 131 along New Municipal limit towards West upto West South Corner of Gat No. 177 then along the Eastern border of Gat No. 167 and Southern border of Gat No. 176 and along the Southern border of 176 upto border of Gat No. 180 then along the Eastern border of Gat No. 180 upto border of 183 from then along the North East West border of Gat No 183 upto Laling Shiv. then along the New Municipal limit upto Mumbai Agra Highway road.	18(C)- General (woman)
					18(D)- General

				then towards North along Highway upto West South Corner of Gat No. 22 then along South border of Gat No. 22, 21, 20 upto East South Corner of Gat No. 20 then towards North along the North border of Gat No. 14/1, 14/2 upto Highway. from Agra road upto West South corner of Gat No. 88 then along North border of Gat No. 86,84,77,75,66 upto North West Corner of Gat No. 66, from their along the Western border of Gat No. 66,61,42,41 upto Laling Village Border and from their towards West upto New Municipal limit upto Nalla.	
			West	From West South corner of Avdhan Gat No. 62 along New Municipal limit and Nalla towards North upto Old Municipal limit then along the Nalla and Old Municipal limit upto West South corner of Survey No. 522	
Ward No.-19 (A,B,C,D) Population- Total- 26611 S.C.- 212 S.T. 1419	Micro Taki Area And Pimpri Village	Borse Nagar, Jamcha Mala, Mulla Nagar P East Hudko, Aviskar Colony, Microvev Station.	North	From Chalisgaon road Ved Shala along the T.P. road upto Hotel Ratrani Chowk then towards South along Nandi road upto North West corner of Survey No. 442 then along the Northern border of Survey No. 442 upto D.P. road then along the D.P. road upto Vadjai road. then North West Corner of Survey No. 413 along the Northern border of Survey No. 413, 422,423,424,428 to Old Municipal limit Anwar Nalla.	19(A)- Backward Class of Citizen 19(B)- Backward Class of Citizen (woman) 19(C)- General (woman) 19(D)- General
			East	From Anwar Nala Old Municipal limit along the Pimpri Village shiv and Nalla. towards South upto Savlade Village border.	
			South	From East South corner of Pimpri Gat No. 1 and Nalla along the Southern border of Gat No 27,32,33,34 upto Old Municipal limit and then upto Chalisgaon road.	
			West	From Old Municipal limit and Chalisgaon crossing along the Chalisgaon road upto Surya Mandir Ved Shalla.	

NOTE :-

- 1) In case of any discrepancy description of wards in the Marathi and English Notification, the description as per boundaries shown in the map shall be treated as valid.
- 2) A map of the Municipal Corporation showing the limits of the wards is available during office hours for inspection in the office of the Municipal Corporation.

Place :- Mumbai
Date :- 01/10/2018

J. S. Saharia
State Election Commissioner,
Maharashtra (Mumbai)

विभागीय आयुक्त यांजकडून

क्रमांक नपा/२/१/जा.क्र. १२५६१८/२०१८.- ज्याअर्थी, महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम, १९८६ व महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरणाच्या सदस्यांची अनर्हता नियम, १९८७ मधील तरतुदीनुसार नगरसेवकांनी महानगरपालिका पक्षाचे/आघाडीचे गटनेत्यांनी विभागीय आयुक्त यांचेकडे नोंदणी करण्यासाठी माहिती पाठविणे आवश्यक आहे. त्यानुसार जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक, २०१८ मध्ये निवडून आलेल्या सदस्यांनी, पक्ष/आघाडीचे गटनेत्यांनी उक्त अधिनियमाचे नियम ३ (१) (२) व नियम ४ (१) (२) अन्वये विभागीय आयुक्त, नाशिक यांचे कार्यालयास आवश्यक ती माहिती सादर केलेली आहे. त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून संबंधित नगरसेवकांनी सादर केलेल्या माहितीचा गोषवारा उक्त अधिनियमाचे नियम ५ (१) मधील नमूद नमुना ४ मध्ये खालीलप्रमाणे महाराष्ट्र शासनाचे राजपत्रामध्ये प्रसिद्ध करीत आहे. सदर माहितीमध्ये काही त्रुटी/दोष असल्याचे निदर्शनास आणून दिल्यास/आल्यास व त्याबाबत विभागीय आयुक्त यांचे समाधान झाल्यास, आवश्यक ती दुरुस्त माहिती महाराष्ट्र शासनाचे राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात येईल.

परिशिष्ट

अ. क्र.	सदस्याचे नाव	वडिलांचे/पतीचे नाव	कायमस्वरूपी पत्ता	निवडून आलेल्या मतदार संघाचे नाव	निवड झाल्याची नामनिर्देशित केल्याची तारीख	महानगर-पालिका स्थापन झाल्याची तारीख	पदावधी सुरू झाल्याची तारीख	तो ज्या राजकीय पक्षाशी/आघाडीशी/मोर्चाशी/संबंधित आहे त्या पक्षाचे/आघाडीचे/मोर्चाचे नाव	तो ज्या नगरपालिका पक्षाचा आहे त्या पक्षाचे नाव
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१	जोहरे प्रिया मधुकर	मधुकर	प्लॉट नं. १००, एस. के. ऑईल मिलजवळ, राधाकृष्णनगर, जळगाव.	१ (अ)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
२	नेरकर सरिता अनंत	अनंत	एन-३२/अ, महावीरनगर, जळगाव	१ (ब)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
३	पोकळे दिलीप बबनराव	बबनराव	५/२, माऊली, इंदूरप्रस्थानगर, दूध फेडरेशन, जळगाव.	१ (क)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
४	खान रुकसानाबी गबलु	गबलु	बिल्डिंग नं. ५३, रुम नं. ८, गेंदालाल मिल, जळगाव.	१ (ड)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी

परिशिष्ट - चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
५	सोनवणे कांचन विकास	विकास	वाल्मिकनगर, पक्की चालू, हरीओमनगर, आसोदा रोड, जळगाव.	२ (अ)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
६	दारकुंडे नवनाथ विश्वनाथ	विश्वनाथ	प्लॉट नंबर ११, भुरे प्लॉट, शिवाजीनगर, जळगाव.	२ (ब)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
७	शिंदे गायत्री उत्तम	उत्तम	३०, श्रीराम निवास, शिवाजीनगर, जळगाव.	२ (क)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
८	बाविस्कर किशोर रमेश	रमेश	वाल्मीकनगर, आसोदा रोड, मोहन टॉकीजजवळ, जळगाव.	२ (ड)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
९	सपकाळे मिना धुडकु	धुडकु	प्लॉट नंबर ५, सर्व्हे नंबर ४३/३, जळगाव.	३ (अ)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
१०	कोळी दत्तात्रय देवरा	देवरा	प्लॉट नंबर ३७, कांचननगर, जळगाव	३ (ब)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
११	सपकाळे रंजना भरत	भरत	बालाजी मंदिरामगे, वाल्मिकनगर, जळगाव.	३ (क)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
१२	कोल्हे प्रविण रामदास	रामदास	प्लॉट नंबर २४, गट नंबर ६९/१, सदाशिवनगर, जळगाव.	३ (ड)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
१३	सनकत चेतन गणेश	गणेश	हनुमान मंदिराजवळ, शनी पेठ, जळगाव.	४ (अ)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
१४	सोनवणे भारती कैलास	कैलास	९, शनी पेठ, रिधूर वाडा, जळगाव	४ (ब)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
१५	चौधरी चेतना किशोर	किशोर	घर नंबर ३०८, जोशी पेठ, जळगाव, पिन - ४२५ ००१.	४ (क)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
१६	सोनवणे मुकुंदा भागवत	भागवत	७७, शनी मंदिरामगे, रिधूर वाडा, शनी पेठ, जळगाव.	४ (ड)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी

परिशिष्ट - चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१७	काळे अमित पांडुरंग	पांडुरंग	३३, मधुसूदन, ओंकारनगर, जिल्हा पेठ, जळगाव.	६ (अ)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
१८	चौधरी मंगला संजय	संजय	प्लॉट नंबर ३, नशिराबाद रोड, कालिकामाता मंदिरासमोर, जळगाव.	६ (ब)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
१९	अॅड. हाडा शुचिता अतुलसिंग	अतुलसिंग	६, गुलमोहर कॉलनी, गिरणा टॉकी रोड, एम. जे. कॉलेजमार्गे, जळगाव.	६ (क)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
२०	सोनवणे धिरज मुरलीधर	मुरलीधर	प्लॉट नंबर २१, गणेशनगर, जळगाव, पिन - ४२५ ००१.	६ (ड)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
२१	भोळे सिमा सुरेश	सुरेश	चंद्रमोळी, यशवंत कॉलनी, रिंग रोड, जळगाव.	७ (अ)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
२२	काळे दिपमाला मनोज	मनोज	९/१, शिक्षकवाडी, रिंग रोड, जळगाव.	७ (ब)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
२३	सोनवणे अश्विन शांताराम	शांताराम	१६, एल. आय. सी. कॉलनी, रिंग रोड, जळगाव, पिन - ४२५ ००१.	७ (क)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
२४	पाटील सविन भिमराव	भिमराव	प्लॉट नंबर ३८, गट नंबर ५४/१-अ, शिव कॉलनी, जळगाव.	७ (ड)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
२५	भोईटे लताबाई रणजीत	रणजीत	८७, अहिल्या निवास, पिप्राळा रोड, भोईटेनगर, जळगाव, पिन - ४२५ ००१.	८ (ब)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
२६	पाटील प्रतिभा सुधीर	सुधीर	प्लॉट नंबर ७, गट नंबर १०२/२, खोटेनगरजवळ, जीवामनगर, जळगाव.	८ (क)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
२७	पाटील चंद्रशेखर शिवाजी	शिवाजी	८४/२, श्रीरामनगर, दादावाडी, जळगाव, पिन - ४२५ ००१.	८ (ड)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी

परिशिष्ट - चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
२८	कापसे मयुर चंद्रकांत	चंद्रकांत	प्लॉट नंबर २१, हनुमान मंदिरामागे, शंकर अप्पानगर, जळगाव, पिन - ४२५ ००१.	९ (अ)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
२९	कापसे प्रतिभा चंद्रकांत	चंद्रकांत	प्लॉट नंबर २१, हनुमान मंदिराबाजुला, शंकर अप्पानगर, जळगाव, पिन - ४२५ ००१.	९ (ब)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
३०	देशमुख प्रतिभा गजानन	गजानन	गट नंबर ७६, प्लॉट नंबर ३३, हायवे दर्शन कॉलनी, जळगाव, पिन - ४२५ ००१.	९ (क)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
३१	पाटील विजय पुंडलिक	पुंडलिक	पंडरी प्लॉट नंबर ४२, गट नंबर १/२, पिंप्राळा, जळगाव, पिन - ४२५ ००१.	९ (ड)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
३२	सोनवणे सुरेश माणिक	माणिक	मातोश्री, गट नंबर ९५, प्लॉट नंबर ४०/४२, पाण्याच्या टाकीजवळ, जळगाव, पिन - ४२५ ००१.	१० (अ)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
३३	बारी शोभा दिनकर	दिनकर	प्लॉट नंबर ९, गट नंबर १०/२, दांडेकरनगर, पिंप्राळा, जळगाव, पिन - ४२५ ००१.	१० (ब)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
३४	शेख हसिनाबी शरीफ	शरीफ	बिल्डिंग नंबर १२, रुम नंबर २५, न्यु ख्याजानगर, हुडको, पिंप्राळा, पिन - ४२५ ००१.	१० (क)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
३५	पाटील कुलभूषण विरमान	विरमान	प्लॉट नंबर १४, गट नंबर १७६, पिंप्राळा, हनुमान मंदिराजवळ, जळगाव, पिन - ४२५ ००१.	१० (ड)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी

परिशिष्ट — चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
३६	भिल पार्वताबाई दामू	दामू	बाजारपेठ, हरिविठ्ठलनगर, जळगाव.	११ (अ)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
३७	पाटील उषा संतोष	संतोष	हरिविठ्ठलनगर, बाजारपेठा, जळगाव.	११ (ब)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
३८	कोल्हे सिंधु विजय	विजय	काशी, कोल्हेनगर, जळगाव	११ (क)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
३९	कोल्हे ललीत विजय	विजय	काशी, कोल्हेनगर, जळगाव	११ (ड)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
४०	बेंडाळे उज्वला मोहन	मोहन	२, पार्वतीनगर, रामानंदनगर रोड, जळगाव.	१२ (ब)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
४१	राणे गायत्री इंद्रजीत	इंद्रजीत	प्लॉट नंबर १३, प्रभात कॉलनी, जळगाव.	१२ (क)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
४२	तायडे सुरेखा नितीन	नितीन	प्लॉट नंबर ७, मोहननगर, जळगाव, जिल्हा जळगाव.	१३ (अ)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
४३	चव्हाण ज्योती बाळासाहेब	बाळासाहेब	७, अभिरूप अपार्टमेंट, आदर्शनगर, जळगाव, जिल्हा जळगाव.	१३ (ब)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
४४	मराठे जितेंद्र भगवान	भगवान	प्लॉट नंबर ११, नेहरूनगर, मोहाडी रोड, जळगाव, जिल्हा जळगाव.	१३ (क)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
४५	सोनवणे अंजनाबाई प्रभाकर	प्रभाकर	सर्क्रे नंबर ४११/२, प्लॉट नंबर १६, मोहाडी रोड, नेहरूनगर, जळगाव, जिल्हा जळगाव.	१३ (ड)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी

परिशिष्ट - चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
४६	पाटील रेखा चुडामण	चुडामण	प्लॉट नंबर ३, लक्ष्मीनगर, मेहरुण, जळगाव, जिल्हा जळगाव.	१४ (अ)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
४७	सोनवणे सुरेखा सुदाम	सुदाम	प्लॉट नंबर ७, लक्ष्मीनगर, मेहरुण, जळगाव, जिल्हा जळगाव.	१४ (ब)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
४८	ढेकळे सदाशिव गणपत	गणपत	७५, शिवरेरी, आदर्शनगर, जळगाव, जिल्हा जळगाव.	१४ (क)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
४९	पाटील राजेंद्र झिपू	झिपू	प्लॉट नंबर १५, सर्व्हे नंबर २०/२, दत्तनगर परिसर, मेहरुण, जळगाव, जिल्हा जळगाव.	१४ (ड)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
५०	बालाणी भगतराम रावलमल	रावलमल	प्लॉट नंबर २०, श्री बाबा जुडीयाराम निवास, सिंधी कॉलनी, जळगाव, जिल्हा जळगाव.	१६ (अ)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
५१	अत्तरदे रजनी प्रकाश	प्रकाश	गट नंबर ५२/१, प्लॉट नंबर १, कमलविला अपार्टमेंट, जळगाव.	१६ (ब)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
५२	काळे रेश्मा कुंदन	कुंदन	२९, ईश्वर कॉलनी, जळगाव	१६ (क)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
५३	आहुजा मनोज नारायणदास	नारायणदास	२६६७-बी/१९, गणेशनगर, जळगाव.	१६ (ड)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
५४	पाटील मिनाक्षी गोकुळ	गोकुळ	प्लॉट नंबर २६, अशोकनगर, औद्योगिकनगर, जळगाव, जिल्हा जळगाव.	१७ (अ)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
५५	सोनार रंजना विजय	विजय	मातोश्री, एस आर नंबर ३९/२, प्लॉट नंबर ११/२, सतगुरुनगर, जळगाव.	१७ (ब)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी

परिशिष्ट — चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
५६	खडके सुनिल वामनराव	वामनराव	२४८, विठ्ठल पेठ, जळगाव	१७ (क)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
५७	खडके विश्वनाथ सुरेश	सुरेश	मातृछाया, सदोबानगर, जुने नशिराबाद.	१७ (ड)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी
५८	भंगाळे विष्णू रामदास	रामदास	२९, वैष्णवी, ऑंकारनगर, बसस्टॅंडमार्गे, जळगाव.	५ (अ)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	जळगाव शहर महानगरपालिका शिवसेना पक्ष	जळगाव शहर महानगरपालिका शिवसेना पक्ष
५९	सोनवणे राखी शामकांत	शामकांत	३९६/३, जयकिसनवाडी, नवी पेठ, जळगाव.	५ (ब)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	जळगाव शहर महानगरपालिका शिवसेना पक्ष	जळगाव शहर महानगरपालिका शिवसेना पक्ष
६०	तायडे ज्योती शरद	शरद	१७४, तायडे गल्ली, विसनजीनगर, जळगाव.	५ (क)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	जळगाव शहर महानगरपालिका शिवसेना पक्ष	जळगाव शहर महानगरपालिका शिवसेना पक्ष
६१	लढढा नितीन बालमुकुंद	बालमुकुंद	प्लॉट नंबर ९३, सर्व्हे नंबर १४, अजिंठा चौफुली, जळगाव, पिन - ४२५ ००३.	५ (ड)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	जळगाव शहर महानगरपालिका शिवसेना पक्ष	जळगाव शहर महानगरपालिका शिवसेना पक्ष
६२	चौधरी मनोज सुरेश	सुरेश	गट नंबर १०२/२, प्लॉट नंबर ५, जिवरामनगर, जळगाव.	८ (अ)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	जळगाव शहर महानगरपालिका शिवसेना पक्ष	जळगाव शहर महानगरपालिका शिवसेना पक्ष
६३	बरडे नितीन मनोहर	मनोहर	१, मकरंद कॉलनी, महाबळ परिसर, जळगाव.	१२ (अ)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	जळगाव शहर महानगरपालिका शिवसेना पक्ष	जळगाव शहर महानगरपालिका शिवसेना पक्ष

परिशिष्ट - चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
६४	जोशी अनंत हरिचंद्र	हरिचंद्र	१७३, पन्ना हाईट, जयनगर, जळगाव.	१२ (ड)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	जळगाव शहर महानगरपालिका शिवसेना पक्ष	जळगाव शहर महानगरपालिका शिवसेना पक्ष
६५	महाजन सुनिल सुपडु	सुपडु	विठ्ठल मंदिर चौक, मेहरुण, जळगाव.	१५ (अ)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	जळगाव शहर महानगरपालिका शिवसेना पक्ष	जळगाव शहर महानगरपालिका शिवसेना पक्ष
६६	महाजन जयश्री सुनिल	सुनिल	विठ्ठल मंदिर चौक, मेहरुण, जळगाव.	१५ (ब)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	जळगाव शहर महानगरपालिका शिवसेना पक्ष	जळगाव शहर महानगरपालिका शिवसेना पक्ष
६७	शेख शबानाबी सादीक	सादीक	प्लॉट नंबर ८, मोहमद्यानगर, मेहरुण रोड, जळगाव.	१५ (क)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	जळगाव शहर महानगरपालिका शिवसेना पक्ष	जळगाव शहर महानगरपालिका शिवसेना पक्ष
६८	नाईक प्रशांत सुरेश	सुरेश	जोशी वाडा, ज्ञानेश्वर चौक, मेहरुण, जळगाव, जिल्हा जळगाव.	१५ (ड)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	जळगाव शहर महानगरपालिका शिवसेना पक्ष	जळगाव शहर महानगरपालिका शिवसेना पक्ष
६९	पटेल इब्राहिम मुसा	मुसा	३०, गणेशपुरी, अक्सानगर, मेहरुण, जळगाव.	१८ (ड)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	जळगाव शहर महानगरपालिका शिवसेना पक्ष	जळगाव शहर महानगरपालिका शिवसेना पक्ष
७०	सोनवणे लताबाई चंद्रकांत	चंद्रकांत	३९६, जयकिशनवाडी, जळगाव, जिल्हा जळगाव.	१९ (अ)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	जळगाव शहर महानगरपालिका शिवसेना पक्ष	जळगाव शहर महानगरपालिका शिवसेना पक्ष

परिशिष्ट — चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
७१	सोनवणे विक्रम किसन	किसन	२१, रामेश्वर कॉलनी, मेहरुण, जळगाव, जिल्हा जळगाव.	१९ (ब)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	अपक्ष	जळगाव शहर महानगरपालिका शिवसेना पक्ष
७२	भापसे जिजाबाई अणासाहेब	अणासाहेब	१६७/२, प्लॉट नंबर ८४, नवनाथनगर, सुप्रिम कॉलनी, जळगाव.	१९ (क)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	अपक्ष	जळगाव शहर महानगरपालिका शिवसेना पक्ष
७३	बागवान रियाद अहेमद	अहेमद	घर नंबर ११९, अक्सानगर, मेहरुण, जिल्हा जळगाव.	१८ (अ)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	ऑल इंडिया मजलिस इत्तेहदुल मुस्लिमीन	ऑल इंडिया मजलिस इत्तेहदुल मुस्लिमीन
७४	देशमुख सुनाबी राजु	राजु	संतोषीमाता मंदिर, रजा कॉलनी, मेहरुण, जळगाव, जिल्हा जळगाव.	१८ (ब)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	ऑल इंडिया मजलिस इत्तेहदुल मुस्लिमीन	ऑल इंडिया मजलिस इत्तेहदुल मुस्लिमीन
७५	शेख सैईदा युसुफ	युसुफ	प्लॉट नंबर १६, गणेशपुरी, मेहरुण, जळगाव.	१८ (क)	३-८-२०१८	१९-९-२०१८	१९-९-२०१८	ऑल इंडिया मजलिस इत्तेहदुल मुस्लिमीन	ऑल इंडिया मजलिस इत्तेहदुल मुस्लिमीन

राजाराम माने,

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक,
नगरपालिका प्रशासन, नाशिक विभाग, नाशिक.

नाशिकरोड, २६ सप्टेंबर २०१८.

मंगळवार, ऑक्टोबर २३, २०१८ / कार्तिक १, शके १९४०

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचले.— महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा, २००६.

आदेश

क्रमांक पालिका-३/कावि-६८०/२०१८.— महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ व महाराष्ट्र नगरपरिषदा (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा, २००६ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) च्या तरतुदीनुसार पारोळा नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

यास्तव, मी, किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी, जळगाव, मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रकटनाद्वारे खालील उमेदवार हे नगरपरिषद, पारोळाच्या उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.

अनुसूची

निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव

नगरपरिषदेचे नाव

१

२

चौधरी कैलास आनंदा

..

पारोळा

किशोर राजे निंबाळकर,

जिल्हाधिकारी, जळगाव.

जळगाव, १६ ऑक्टोबर २०१८.